

**THE KUPPUSWAMY BROTHERS
RESEARCH INSTITUTE
64, R. H. ROAD, MADRAS - 4**

Dr. V. Raghavan, M.A., Ph.D.,
Professor of Sanskrit (Retd.)
7, Srikrishnapuram Street,
Royapettah, Madras-600014.

Dr. V. Raghavan, M.A., Ph.D.
Professor of Sanskrit (Retd.)
7, Srikrishnapuram Street,
Royapettah, Madras-600014.
सत्कार्योत्तेजक सभा-घुळें

महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला

ग्रन्थ तिसरा

THE KUPPUSWAMY SAS
RESEARCH INSTITUTE
94, R. H. ROAD, MADRAS

श्रीज्ञानेश्वरमहाराजांचें

योगवासिष्ठ


हैं बोलिले वसिष्ठ । ह्यणौनि नांव वासिष्ठ ।

यामार्जी श्रेष्ठ । आत्मज्ञान ॥

श्रीज्ञानेश्वर.

संपादक

गोविंद काशिनाथ चांदोरकर



सर्व हक्क राखून ठेविले आहेत.

रामनवमी १८३६



किंमत बारा आणे

हा ग्रन्थ ग शंकर श्राकृष्ण देव यानी धुळे येथे आपल्या श्रीआत्माराम छापखान्यांत
छापून मत्कार्योत्तेजक सभेच्या कचेरीत प्रसिद्ध केला.

Dr. V. Raghavan, M.A. Ph.D.
Professor of Sanskrit (Retd.)
7, Srikrishnapuram Street,
Royapettah, Madras-600014.

प्रस्तावना

यथा पद पुण्यमनुप्रयाता । महानुभावा रघवो विशोक्ताः ।

वसिष्ठवाक्यप्रसरेण साधो । गन्तव्यमाद्य पदमेवमेव ॥ श्री. यो. वा.

भारतीय युद्धाचे वेळीं अर्जुनास व्यामोह उत्पन्न झाला, त्यामुळे त्याचे ठिकाणीं हृदयदौर्बल्य आले व त्या दुर्बलतेचा परिणाम वीर-वृत्ति असंतुष्ट होऊन त्याचे अंतःकरणांतून निघून गेली; स्वकर्मापासून तो पराङ्मुख होऊं लागला; व्यामोह इतका बलवत्तर झाला कीं, परकर्म जें “ भैक्ष्य ” ते हि त्यास अधिक श्रेयस्कर वाटू लागलें. त्या वेळीं श्रीमद्भगवद्गीतेचा अवतार झाला. वीरास उचित जे मनोविकार ते च कोणी सगरपुत्र, त्यांचा उद्धार करण्यास परमात्म्याच्या मुखापासून गीतामृतवाहिनी श्रीगंगा च निघाली, असें ह्मणण्यास हरकत नाही.

श्रीकृष्णावतारांत सर्वोपनिषदाचे दोहन करून ज्या ज्ञानाचा उपदेश भगवंतांनी गुरु ह्मणून केला, ते च ज्ञान श्रीरामावतारांत शिष्य ह्मणून श्रीगुरु वसिष्ठांच्या मुखानें त्यांनीं प्राशन केलें. मला वाटते प्रथमावतारांत उपदिष्ट ज्ञान कितपत बिबले त्याचा अनुभव पुढील अवतारांत शिष्योपदेशानें घेतला असावा. कधी गुरु तर कधी शिष्य, कोणत्या तरी एका स्वरूपाने अथवा अधिक बिनचुक बोलावयाचे ह्मणजे आपण च गुरु व आपण च शिष्य होऊन, जगाचे स्थितीस कारण असणारा जो धर्म त्याचे प्राकृत्य करावयाचे हा च परमेश्वराचा हेतु होता.

‘ हें जुंझ काय ! व ही तुझी अकाली सदयता कोठली ! ’ असे जे भगवंतांनीं अर्जुनास म्हटले होते तसे म्हणण्याचा श्रीरामांनीं मात्र प्रसंग आणला नव्हता. क्षत्रियांस स्वधर्मापासून च्युत करणारे वैराग्य उपयोगी नाही. तसलें अर्जुनास झाले होंतें; श्रीरामाना ही तार्थाटणा-

नंतर—युद्धास ठाकले असताना नव्हे-सहज वैराग्य उत्पन्न झाले होते.

विविधदोषदशापारं चिन्तने । विततभङ्गकारणकल्पितै ।

मम न निर्वृतिमेति मनो मुने । निगडितस्य यथा वनदन्तिन ॥ १२५१७

अशी शिष्याची दशा झालेली पाहून सूर्यवशाचे गुरु जे वसिष्ठरूपी त्यानी त्यांना—श्रीरामानां—बोध केला; तो ज्या ग्रंथात प्रथित आहे ते योगवासिष्ठ अथवा वसिष्ठगीता.

१७ अध्याय गीता गायिल्यावर व अठराव्या अध्यायां पुन्हा सर्व गीतेचे स्मरण दिल्यावर

नष्टो मोहः स्मृदिल्लब्ध्वा त्वत्प्रसादान्मयाच्युत ।

स्थितोऽस्मि गतसंदेहः करिष्ये वचनं तव ॥

हे स्वकर्मापासून पराडुख झालेल्या अर्जुनाकडून जसें भगवंतांनीं वदविले, तसेच ३२ हजार वसिष्ठगीता सांगितल्यावर

नष्टो मोहः पद प्राप्त त्वत्प्रसादान्मुनीश्वर ।

सपन्नोऽहमहं सत्यमत्यन्तमवदातधी ॥

स्थितोऽस्मि गतसदेहः स्वभावे ब्रह्मरूपिणी ।

निरावरणविज्ञानः करिष्ये वचनं तव ॥

अशी कबुली वसिष्ठानी श्रीरामाकडून हि घेतली.

श्रीमद्भ्यासांनीं ७ शे श्लोकात जी तत्त्वे गोविली आहेत त्याचा च विस्तार श्रीवसिष्ठानीं ३२ हजारात केलेला आहे. हा उपदेश श्रीमहर्षि-वाल्मिकी-प्रणित असल्याने या काव्याचे स्फुटत्व, त्यांतील अलंकारप्राचुर्य, वर्णने, कल्पना, रसपोष, थोडक्यांत सागावयाचे ह्यणजे त्यात दिसून येणारी कविप्रतिभा अलौकिक आहे. श्रीमद्भगवद्गीता हें सार आहे, तर श्रीयोगवासिष्ठ हा विस्तार आहे; ह्यणजे पहिलीत सर्व तत्त्वे तेवढीं येकवट केली आहेत, तर दुसऱ्यात त्या तत्त्वाचा कथानकरूपाने बोध केला असल्याने त्याचा सुबोध असा विस्तार झाला आहे.

वेद, वेदांगे, याचे अध्ययन करण्याचा अधिकार स्त्रीशूद्रादि-

कांस नाही, हा त्यांचा एकांगीपणा काढून टाकण्याच्या परमकारुणिक बुद्धीने महर्षि वाल्मीक व वेदोनारायण श्रीव्यास या दोघांनी ग्रंथ-रूपाने ही एक विशिष्ट योजना करून ठेविली आहे, असे म्हणण्यास हरकत नाही.

वर दर्शविलेला ही योगवासिष्ठाची योजना अत्यंत सुखद असली तरी, तिचा विस्तार फार मोठा असल्याने, संदर्भाचा भग न होऊ देतां त्या ग्रंथराजाचे सार काढण्याचा दोघा विद्वानानी दोन भिन्न वेळी प्रयत्न केलेला आहे. एक हरिहराचार्य नांवाच्या पंडितांनी ६ हजारांचा ' लघुयोगवासिष्ठ ' नामक ग्रंथ केला आहे व त्यावर योगेश्वर यांची टीका आहे, असे हरिदास म्हणतात. या हरिहराचार्याचा अथवा योगेश्वरांचा काल निश्चिततेने कळण्यास आज जरी साधन नाही तरी, श्रीशंकराचार्यांच्या परंपरेमधील हे आचार्य असल्याने त्याचे कालासंबंधी साधारण अनुमान काढणे शक्य होईल. दुसरा २२५ श्लोकांचा ' लघुयोगवासिष्ठसार ' नावाचा ग्रंथ आहे. हा ग्रंथ १२ वे शतकाच्या सुमाराचा असावा असे वाटते. कारण त्यावर ' महीधरांनी ' टीका केलेली आहे. त्या टीकेवरून जरी त्याचे बद्दल कांही माहिती मिळत नाही, तरी यजुर्वेदावर भाष्य करणारे व आपल्या भाष्यांत उव्वटांचा उल्लेख करणारे जर हे च महीधर असतील तर त्यांचा काल ११ वे शतकाचे नंतर केव्हां तरी आहे हे उघड आहे. कारण उव्वट हे ११०० चै सुमारास होते. प्रो. चांदोरकर हे आपल्या ' काव्यप्रकाशा ' च्या प्रस्तावनेत उव्वटांचे बधु ' मम्मट ' हे शक १०९२ चे पूर्वी होऊन गेले असे निश्चिततेने सांगतात. उव्वटांचा असा उल्लेख ग्रंथांतरी होण्यास निदान २ शतके तरी त्याचे कालग्रासून गेली असली पाहिजेत. तेव्हां महीधरांचा काल शक १३०० ठरतो; म्हणून शक १३०० च्या पूर्वी केव्हा तरी ' लघुयोगवासिष्ठसार ' रचला गेला असला पाहिजे, हें उघड आहे. हे दोन्ही ग्रंथ सस्कृततात आहेत हे निराळें सांगणें नकोच; त्यामुळे श्रीमहर्षि वाल्मीकी व श्रीव्यास यांच्या आर्य-

भूवर उपकार करण्याच्या हेतूस कालानुरोधाने आळा बसणें सहज आहे. त्या सद्धेतूची सार्वकालीन व आर्यभूत तरी सार्वत्रिक सिद्धि व्हावी म्हणून मराठीत रचना करण्याकारितां श्रीविष्णूस च स्वतः अवतार घ्यावा लागला. हा अवतार म्हणजे ' श्रीज्ञानेश्वरमहाराज ' होत.

ज्ञानेशो भगवान् विष्णुः ॥

हा अवतार श्रीक्षेत्र पैठण नर्जीक आपेगांव म्हणून जें एक पुण्यक्षेत्र आहे तेथे झाला.

' प्रतिष्ठान आपेगांवीं ज्ञाचा जन्म । समाधी अलके उद्बोधांत ' ॥

असे उद्बोधनाथांनी म्हाटले आहे. हे चरित्र अत्यंत पुण्यद असल्याने ते थोडेसे गातो. सत्यभाषण हे जसे वाचातप आहे, तसे संतगुणगान हे वाचाप्रायश्चित्त आहे, तेव्हा त्यांत थोडा काल गेला तर तो लाभ च आहे. आपेगांवकर श्रीविठ्ठलपंत व आळदीच्या मातोश्री रुक्मिणीबाई यांचा विवाह आळंदीस झाला. (इहामुत्रफलभाग) विराग याने मुमुक्षुचें म्हणा अथवा अव्यभिचारिणी भक्तीचें म्हणा पाणिग्रहण केले. इतकी पूर्वतयारी असूनहि ज्ञानरूप फल प्राप्त होण्यास श्रीसद्गुरूची जोड लागते, त्याप्रमाणें श्रीरामानंदांचा प्रसाद झाला; पण सद्गुरुउपदेशानें फार तर बोध उपजेत, ज्ञानोत्पत्तीस आत्मतपश्चर्या च पाहिजे. त्याप्रमाणे श्रीविठ्ठलपंत व मातोश्री रुक्मिणीबाई गुवांज्ञेने स्वदेशीं म्हणजे आपेगांवीं येऊन राहिले व तेथे त्यांच्या तपश्चर्येस प्रारंभ झाला. लोकेषणा ही सर्वात बलवत्तर आहे; तिचा त्याग करणें म्हणजे च तपश्चर्येचा कडेलोट होय. भक्ति आणि वैदग्ध्य हीं बाह्यतः संसारांत, परंतु वस्तुतः जीवन्मुक्त स्थितींत राहू लागलीं. याचे दर्शक च जणुं काय, या संसारी दाम्पत्याने प्रामावाहेर पर्णकुटीत वस्ति केली. संसार तर करावयाचा, परंतु तो प्रामत्यागाने करावयाचा. लोकसंमर्दापासून तर अल्प असावयाचें, परंतु सर्वकाल एकान्तांत हि नमावयाचे.

भलौकिका नोद्वावे । लोकांप्रति ॥

ही च ' प्रपंची परमार्थाची ' खूण आहे. सद्व्यवसादानंतर अशी उत्कट तपश्चर्या झाल्यावर ज्ञानोदयास कितीसा अवकाश !

दुजा पद्मनाभ ज्ञानदेव मूर्ति । एक सहस्रावर्ती त्र्याण्वीचे ॥

श्रावण अष्टमी कृष्णपक्ष बरा । नदन वत्सरामार्जा जन्म ॥

निवृत्तिप्रसाद तयावरी जाला । मार्गशीर्ष पूर्णा प्रमाथेसी ॥

रविशकशत एक तयावरी । दीक्षापट धरी ज्ञाननाथ ॥

भानुशत भानु रची ज्ञानेश्वरी । विकृत सवत्सरी ज्ञानरूप ॥

या च शर्का रिपु द्वैसा बोलविला । चालवी भितीला वसुमार्जा ॥

लोकोत्तरापूर्व चमत्कार केले । समाधि आथिलें योगवळें ॥

कार्तिकाची वय एकादशी पाहो । सूर्य अष्टदाहो शकशत ॥

जगासी दुर्मुख ह्यणौनि दुर्मुख । सवत्सर देख समाधीसी ॥

प्रतिष्ठान आपेगावी ज्याचा जन्म । समाधि आलके उद्देघात ॥

भक्ति अथवा वैराग्य यांस कांही प्राप्य आहे; ज्ञानाचे तसें नाही, ते स्वतःसिद्ध आहे व हाणून जे ज्ञानी आहेत त्यांचे व भगवंताचें (दोन्ही वस्तुतः एक च) कर्तव्य एक च.

परोपकाराय सता विभूतयः ॥

किंबहुना दिवसराती । पुढिलावे मुख उन्नति ।

आणित आणित स्वार्थी । प्रवेशिजे ॥

पुढिलाचें सुख व त्यांची उन्नति हा च ज्ञान्यांचा स्वार्थ; श्रीज्ञानेश्वरमहाराजांचें चरित्र हाणजे या एका च तत्वाचे प्रत्यक्ष उदाहरण आहे. नामदेवाचे पढरीक्षेत्री केलेले गर्वहरण हें द्वैतांतील व हाणून प्रवृत्तींतील गुरुशिष्यांच्या परस्पर भेदभावनेचे व सेव्यसेवकतेचें उदाहरण आहे. आपेगांवाहून सर्व कुटुंब घेऊन श्रीविठ्ठलपंत पैठणीं आल्यावेळीं पितरांचे अवतरण व पशुमुखें प्रणवोच्चारण हे रूपकात्मक नसल्यास सर्वभूतीं अभेदत्व विवक्ष्याने

जे पृथ्वीतळीचे देव । जे तपोवतार सावयव ॥

सकळ तीर्थासी देव । उदयेले जे ॥

असे परमपूज्य ब्राह्मण त्यांस त्यांच्या आज्ञेचे च द्वारें स्वाधिकार व आ-

मप्रतीति विवविली आहे. जे अधिकारी होते ते उमगले, अनधिकारी कित्येक जन्म वाट पहात वसले असतील. येथे हि प्रवृत्तिनिवृत्तीची योग्य सांगड असून ' लोकशिक्षणाचे ' कर्तव्य स्पष्ट केले आहे. ' स्वधर्माची ' बुजलेली ओळख श्रीज्ञानेश्वरी प्रगट करून उद्दीपित केली. इतके प्रवृत्तीचे कार्य करून हि अवशेष राहिलेल्या चांगदेवरूपी लोकभ्रमाचे आळंदीस निराकरण केले. योग हे साधन आहे, साध्य नव्हे, हे महाराजांनी या प्रसंगाने चांगले संबोधिले आहे यांत संशय नाही.

महात्मे कर्तव्याचा मल लागू नये म्हणून म्हणा अथवा सामान्य जनाच्या मनास विकृति होऊ नये म्हणून म्हणा स्वतः काहीं करीत नाहीत, करवितात.

“ न मे पार्थाऽस्ते कर्तव्यम् त्रिषु लोकेषु किञ्चन । ”

“ दास डोगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो । ”

उत्सवाची प्रवृत्ति करावयाची, परंतु आपण अलिप्ततेने स्वांतरीं च निमग्न असावयाचे, हे च डोगरी अथवा त्रिकुटाचळीं राहणे. प्रवृत्तीकडून जग प्रसवून त्यात हि आपण स्फूर्तिरूपाने रहावयाचे परंतु वस्तुतः उदासीन ते उदासीन च. स्वधर्माची अथवा स्वकर्माची ओळख करून देण्यास चमत्कार व ग्रंथरचना करावयाची, लोकांस मार्गास लागण्याचे साधन उत्पन्न करून देऊन जिज्ञासा अथवा स्फूर्तिरूपाने त्यांच्यांत राहावयाचे, इतके च स्वतः केले म्हणजे जे महात्मे आहेत त्यांचे अवतारकार्य संपले. पुढचा मार्ग ज्याने त्याने आपण च आक्रमिल्या पाहिजे.

श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी आपल्या चारित्र्याने व ग्रंथांनी स्वधर्मभ्रष्ट आणि स्वकर्माविमूढ अशा महाराष्ट्रास प्रपंचपरमार्थाच्या आपत्तीतून मुक्त होण्याचा मार्ग दाखवून आपला अवतार श्रीक्षेत्र आळंदी येथे समाप्त केला; पण तो खरोखर त्या वेळीं समाप्तीला गेला काय? नाही. जडदेहरूपाने (श्रीज्ञानेश्वरींतील ६ वे अध्यायात वर्णन केल्याप्रमाणे

योगसिद्धीने दोन महाभूतांपासून विमुक्त झालेल्या देहास जड ह्मणणे युक्त असल्यास) व शिकवणरूपाने या ज्ञानस्वरूपी परमात्म्याचा अवतार ३०० वर्षांनी नाथानी प्रत्यक्ष व महाराष्ट्राने अप्रत्यक्ष अनुभविला आहे; व जे भाग्यवान असतील ते यापुढे हि अनुभवितील !

या अवतारांत श्रीवाल्मिकाची प्रतिभा, श्रीव्यासांची अधिकार-सपन्नता, भगवंताचे ' स्वधर्म'स्थापनेचे औत्सुक्य व संताचे जगदुपकारक कारुण्य ही सर्व एकवटली होती. या सर्व गुणांची श्रीमत् ज्ञानेश्वरी जी साक्ष देत आहे, तीच श्रीयोगवासिष्ठ हा ग्रंथ हि देतो.

वस्त्वैकेकमपीह वाञ्छितफलप्राप्ते पद किं पुनः ।

मद्भाग्योपचयात् अशौ समुदित. सर्वे गुणाना गणः ॥

श्रीयोगवासिष्ठ

हे बोलिले वसिष्ठ । ह्यणौनि नाव वासिष्ठ ।

यामार्जा श्रेष्ठ । आत्मज्ञान ॥

श्रीयोगवासिष्ठ हा ग्रंथ अवघा ८०० ओवींचा आहे. तेव्हां ३२ हजार मूळ ग्रंथाचे हा ग्रंथ रूपांतर आहे असे म्हणणे केव्हां हि शोभणार नाही. हा ग्रंथ स्वतंत्र आहे. श्रीमत् ज्ञानेश्वरी ही जशी स्वतंत्र टीका आहे, तसाच किबहुना त्या श्रीग्रंथाहून हि हा ग्रंथ अत्यंत स्वतंत्र आहे, असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही; तथापि महागजांची प्रतिज्ञा अशी आहे,

माझी प्रतिज्ञा ऐसी । जिये ग्रंथाची बोली जैसा ।

निश्चिक्कपावर्शा । पुरो चि लागे ॥

इतकेंच नाही तर संस्कृताच्या गर्भितार्थाहून ' उणें आगळें ' बोललें तर ' श्रीगुरु लाजविला ' अशी हि उक्ति महाराजांनी काढिली आहे. स्वतंत्र ग्रंथ तर करावयाचा, परंतु पूर्वी महर्षिसंस्तुतिपुष्पे प्रथम वाहून नंतर रचना करावयाची, हे शालीनतेचें उदाहरण मननीय आहे. सारस्वतरूपी महदाकाशाचे शब्दब्रह्माने महर्षीबरोबरच आपण आक्रमण तर करावयाचे, परंतु अर्जुनाने पितरांचा व गुरूचा अतिक्रम होऊ नये म्हणून जसें भारतीयुद्धांत बाणांनी त्यांच्या चरणां प्रथम पूजा अर्पिली, त्याप्रमाणें आपली लीनता प्रकटवीत व

‘ भाष्यकारातें वाट पुसत ’

असे ह्यणत स्वतंत्र रचनेस प्रारंभ करावयाचा, यांतील लीनतेचें कौतुक करावयाचें कां अगाध विद्वत्तेने आश्चर्यचकित व्हावयाचे !

संस्कृतांतील विविध ज्ञानामृताचा स्वतः आतृति रसास्वाद घेऊन त्याचा त्या त्या कालाच्या लोकस्थितीस अवश्य अशा स्वरूपांत इतरांस हि लाभ व्हावा या हेतूने साधुसंतांनीं सर्व ग्रंथरचना मराठीत केली आहे. प्रथम प्रथम ही रचना लोकदृष्टीने ज्ञाली,

मऱ्हाटी बोलतां बरवी । सर्वत्र जाणीव भिरवी ।

मऱ्हाटी दुर्जनाकरवीं सांडवी । पाषाड पै ॥

तव गुरु ह्यणती आयिकिले । संस्कृत लोकासी न कळे वहिले ।

तुवा मऱ्हाटिये करुनि सांडविले । विषयसग ॥ श्री. यो. वा.

परंतु पुढे मराठीत ग्रंथरचना करणे हा भाषाभिमानाचा प्रश्न झाला.

संस्कृत देवे केली । मऱ्हाटी का चोरें आणिली ।

हे उद्गार लोकदृष्टीचे दर्शक नव्हत, भाषाभिमानाचे द्योतक आहेत; व असे असणे साहजिक च आहे. लोककल्याण जे होणे ते ज्ञात्यानंतर, म्हणजे अवश्यक जे इष्ट ते प्राप्त ज्ञात्यानंतर भाषादिकांच्या अभिवृद्धीबद्दल अभिमान उत्पन्न होणे हें सहज च आहे; पण ही स्थिति शक १५०० च्या कालातील. महाराजांनी मराठीत ग्रंथरचना कां केली, तें वर स्पष्ट झाले च आहे.

उद्धोधनाथांचा जो चरित्रवर्णनात्मक अभंग वर दिला आहे, त्यांत श्रीयोगवासिष्ठाचा उल्लेख नाही खरा, पण त्यांत श्रीज्ञानेश्वरी-वांचून इतर कोणत्या हि ग्रंथांचा उल्लेख नाही, तेव्हां श्रीयोगवासिष्ठाचा नाही त्यांत कांहीं आश्चर्य नाही. परंतु अनुभवामृताप्रमाणें महाराजांनी योगवासिष्ठ हि केलें याबद्दल समकालीन संतांची वचने आहेत.

वसिष्ठगीतेची टीका । ग्रंथरचना नेटका ।

भावार्थ काढिला श्लोका । ग्रंथरचना दाविली ॥

भगवद्गीतेवरी टीका । केली भावार्थदीपिका ।

अमृत अनुभव करुनि निळा । योगवासिष्ठ स्वात्मपत्र ॥

(विसोबा खेचर)

श्रीयोगवासिष्ठाची रचना श्रीज्ञानेश्वरीनंतर झाली हें निःसंशय आहे.

तव बोलिला धूर्जेटीकुमर । ह्मणे पार पार ।

तुज आर्झी अभयकर । केला सत्य ॥ ३३ ॥

जै तुवा गीता केली मन्हाटी । जै स्तुति केली उमेटी ।

तै चि तुज कृपादृष्टी । अवलोकिलें ॥ ३४ ॥ (श्री. यो. वा.)

‘ संत व त्यांचे अवतारकार्य ’ या लेखांत श्रीज्ञानेश्वरीवर्णन करीत असतां, तेथें हा श्रीग्रंथ पूर्ण प्रवृत्तिपर आहे असें विधान मी केलें आहे. हेंच विधान श्रीयोगवासिष्ठास हि पूर्णतेनें लागूं पडतें; कारण येथें मूलग्रंथास च आरंभ असा आहे—

“ केवळात् कर्मणो ज्ञानात् न हि मोक्षोऽभिजायते ।

किंतूभाभ्यां भवेन्मोक्षः साधन तूभय विदुः ॥

इतकेंच नाही परंतु, निर्वाणप्रकरणापर्यंत श्रीवसिष्ठांनीं उपदेश केल्यावर श्रीरामांची समाधि लागली तेव्हां

श्रीगुरूंनीं:—

राम राम महाबाहो महापुरुष चिन्मय ।

नायं विश्रातिकालो हि लोकानदकरो भव ॥

यावन्नोकपरामर्शो निरूढो नास्ति योगिनः ।

तावद्दृढसमाधित्व न भवत्येव निर्मलम् ॥ ९७ ॥

असें ह्मणून त्याचें व्युत्थान केलें आहे. याचा अर्थ इतका च कीं, प्रत्येकानें आपापले स्वधर्मा स्वकर्मा-चरण केलें पाहिजे. निवृत्तिपर होणें ह्मणजे सर्व कर्मापासून निवृत्त होणें नव्हे, तर सर्व कर्मांचा संभार करूनही कर्तृत्वापासून व ह्मणून फळापासून हि निवृत्त होणें. हा च खरा वेदात; व तो च पूर्वील संतांच्या सर्व ग्रंथांतून प्रतिपादिलेला आहे.

ऐसें ह्मणौनि वसिष्ठ रामातें थापटि ।

उघडवीं नेत्र फिटे काष्टि ।

तो ह्मणे स्वामि हे आइकता चि गौष्टि ।

जाला आत्मबोधु ॥

आतां कर्मा अकर्मा ऐसें ।
 प्राप्नु किजे अनुक्रमवशे ।
 कर्म होऊनु निर्धारवशे ।
 परि सुक्त अकर्म गा ॥

मूळ योगवासिष्ठाची वैराग्य-मुमुक्षुव्यवहार-उत्पत्ति-स्थिति-उप-
 शम आणि निर्वाण अशीं सहा प्रकरणे आहेत. महाराजांनी आपल्या
 ग्रंथाची दहा प्रकरणे केली आहेत तीं अशीं:—

(१) सिद्धसंगप्रशंसा (२) शिष्यदूषण (३) सत्शिष्य-
 प्रशंसा (४) षट्दर्शनविवरण (५) चतुर्युगधर्मविवरण (६)
 गृहस्थाश्रमनिषेध (७) अष्टांगयोगविवरण (८) सर्वांतरात्माप्र-
 शंसा (९) प्राणसाकळी (१०) ?

याची वांटणी कशी केली आहे हे स्थूलमानाने पाहिलें तर
 असे दिसते सिद्धसंगप्रशंसा यांत मुळांतील कथात ज्या ऋषींची नावे
 आली आहेत, त्यांचा व शिवाय इतरांचा उल्लेख केला आहे. सत्शि-
 ष्यप्रशंसा व शिष्यदूषण यास आधार मुमुक्षु प्रकरणातील १२ वे स-
 गांचा असावा असे वाटते

स्वमतीव गुणश्लाघां पृच्छको रघुनदन ।

अहं च वक्तु जानानि समा योगोऽयमावयो ॥

वैराग्यप्रकरणांतील विशेषतः स्त्रीजुगुप्सा नांवाचा जो सर्ग आहे, त्यावर
 गृहस्थाश्रमनिषेधाची उभारणी असावी असे वाटते. तसेच ८ वा व
 १० वा अध्याय यांस मूळांत एके ठिकाणी असा आधार सांपडाव-
 याचा नाही. जीवन्मुक्तलक्षणें ठिकठिकाणी आहेत. त्या सर्वांचा निष्कर्ष
 काढून महाराजांनी श्रीगुरुचरणीं अर्पण करण्याकरितां हा हार गुंफ-
 लेला आहे; व असें आहे ह्मणूनच या ग्रंथास ' स्वतंत्ररचना ' हें नांव
 यथार्थ शोभते. या श्रीग्रंथाचें वर दिल्यापेक्षां अधिक विवेचन देण्याची
 योग्यता माझी नाही तेव्हां त्यास नुसतें नमन करून, श्रीज्ञानेश्वरा-
 नंतर योगवासिष्ठाचे मराठींत किती अवतार झाले याचा थोडासा
 खुलासा करतो.

योगवासिष्ठाचे मराठी अवतार

मूळ ग्रंथाची प्रकरणे वैराग्य, मुमुक्षु, व्यवहार, उत्पत्ति, स्थिति, उपशम व निर्वाण अशी सहाच आहेत. पुढे ' सारांत ' यांची वैराग्य जगन्मिध्यात्व, मनोजय, वासनाक्षय, आत्ममनन, शुद्धानिरूपण, आत्मार्चन आत्मनिरूपण, जीवन्मुक्त व निर्वाण अशी दहा झालेली आहेत. या दोन्ही सारांवरून मराठी अवतरणे तर झाली आहेत च. परंतु या व्यतिरिक्त आणखीही एकादा निराळा सारभूत ग्रंथ असावा असे इतर टीकांवरून दिसते. त्या सर्वांचा संकलित विचार करण्याचे योजले आहे. या टीका मूळ ग्रंथावरून केलेल्या नसून मागे सांगितलेल्या ' लघुयोगवासिष्ठ ' व ' लघुयोगवासिष्ठसार ' या दोहोंपैकी कोणत्या तरी एकास आधार घेऊन केलेल्या आहेत. यास अपवाद फक्त श्रीज्ञानेश्वरमहाराजाचे योगवासिष्ठ होय. असो. पहिली टीका

(१) पूणानंद शिवराम

यांची होय. ' लघुयोगवासिष्ठसार ' यांतील प्रत्येक श्लोकावर एक, फार तर काचित् दोन व निरनिराळ्या वृत्तांत अशा श्लोकांची ही आटपशीर व सुंदर टीका आहे. या गोड व अप्रसिद्ध टीकेचा मासला वाचकांस वाव्याची बलवत्तर इच्छा होते, परंतु मग हात आटपणें माझ्या इच्छेच्या बाहेर जाईल व त्याने लेखाची मर्यादा उल्लंघेल, ह्मणून भीति वाटते. तथापि थोडे साहस करतो च! सर्व च जेथे अमृत आहे तेथे बुडी मनसोक्त मारण्यास काय हरकत आहे?

जववरि तुजमाजि चित्त हे खेळताहे ।

तव शुभअशुभेंसा दृश्य तूतें दिसो ये ।

स्वकिय उगम पाहे जेधवा चित्त रामा ।

सहज चि मग राहे ग्रामुनी रूपनामा ॥०

किती गोड, किती अर्थपूर्ण, परंतु किती मुलम हा श्लोक आहे!

दुसरा पहा—

दूर बहुत चि पण निकट चि आहे । जवळि च पण तो धरिला न जाये ।
निर्मळ निरुक्त व्यापक देही । तो मज कळला गुरुचे पायी ॥

येकला चिद्घनु येक सीतापति । दादुनी संचला वेगळा या भूति ।
जेबि नाना जळी चद्रमा बिंबला । तद्विकारें कदा नाहिं तो शितला ॥
दोरातुनी सर्पता हे उदेळी । जाणों जातां त्याच दोरा लपाली ।
तैसा आत्म्याहूनि हा भेद जाला । आत्मज्ञानें आत्मरूपी निमाला ॥
या तनूदेवळामाजि रे जागतो । सर्व साक्षी सदा देव हा मर्जते ।
नेणिवेचेचि निर्मात्य हें साडिजे । तो च मी या चि भावें सदा पूजिजे ॥

पुरें, जों जों अधिक द्यावें तों तो विषयभोगेच्छेप्रमाणें तृप्ति
नाहीं, लालसा अधिक च वाढते.

याच सुमारास झालेली दुसरी टीका म्हणजे

(२) माधवदास नारायणांकित

यांची होय. हरिदासांनीं आपल्या टीकेस आधार योगेश्वरांच्या
टीकेचा आहे म्हणून स्पष्ट खुलासा केलेला आहे. रंगनाथांनीं वसिष्ठ-
साराची ही टीका आहे असा मुग्धत्वानें उल्लेख केलेला आहे. माधव-
दासांनींही तसाच उल्लेख केलेला आहे. परंतु रंगनाथांनीं व माधव-
दासांनी दिलेल्या मूळ श्लोकांत पुष्कळ फरक आहे. यावरून हे
‘ वसिष्ठसार ’ भिन्न तरी असावेत अथवा रंगनाथांनीं आपल्या बुद्धीने-
च स्वतः ‘ सार ’ काढले असावे. कारण लघुयोगवासिष्ठसार म्हणून
जो एक २२५ श्लोकांचा ग्रंथ हल्लीं प्रसिद्ध आहे त्याचा आधार माधव-
दासांस आहे हें स्पष्ट दिसत आहे. आणि ‘ लघुयोगवासिष्ठ ’ हे काहीं
रंगनाथांच्या टीकेचें मूळ नाही.

ही टीका शक १५१४ नंदन संवत्सरीं अश्विन वद्य ८।९
बुधवार या दिवशी संपूर्ण झाली असा उल्लेख आहे. माधवदासांचा
गुरु नारायण हे नांवावरून च उघड होत आहे. ग्रंथ वऱ्हाडांत पंच-
ग्राम येथें झाला असा उल्लेख ग्रंथातीं माधवदासांनीं केला आहे. मूळचें
नांव कृष्ण असून गुरूंनीं माधवदास हें नांव दिलेले आहे. पुढे

(३) अनामिक

या नांवाच्या तिसऱ्या टीकेबद्दल विचार करूं. रंगनाथस्वामी निगडी-
कर व रंगनाथ मोगरे यांनीं दोवांनीं हि ‘ योगवासिष्ठा ’ वर टीका

केली असली पाहिजे असें जें पुढें मी म्हणणार आहे त्याचें कारण मला नुकतीच योगवासिष्ठावर आजपर्यंत अप्रसिद्ध असलेली अशी एक टीका उपलब्ध झाली आहे. मात्र तिच्यांत ग्रंथकाराचे नांव कोठेंहि नाहीं. म्हणून तिला मी अनामिक टीका म्हणतो.

या टीकेचा योगवासिष्ठांतील अखेरच्या निर्वाण प्रकरणाचा फक्त पूर्वार्ध व तो हि अगदीं अपुरा असा मिळाला आहे. आजपर्यंत उपलब्ध असलेल्या कोणत्याहि टीकेंत निर्वाण प्रकरणाचे पूर्वार्ध व उत्तरार्ध असे दोन विभाग केलेले नाहींत. सर्वांत विस्तृत अशा हरिदासकृत टीकेत हि हे दोन भाग नाहींत परंतु या नवीन उपलब्ध झालेल्या टीकेत हा भेद केलेला आहे हे स्पष्ट दिसतें. तसेच या टीकेच्या विस्ताराची हि थोडीशी कल्पना येण्यास उपलब्ध झालेलीं त्रोटक प्रकरणें पुरेशीं आहेत. हरिदासकृत टीकेत पूर्वार्ध व उत्तरार्ध मिळून निर्वाण प्रकरणाचे फक्त १७ च सर्ग आहेत. या टीकेत फक्त पूर्वार्धाचीच २५ प्रकरणे आहेत. मूळ ग्रंथाकडे पाहिले ह्मणजे एकटा उत्तरार्धच इतर संबंध ग्रंथाएवढा आहे. तेव्हा या टीकेत पूर्वार्धाहून उत्तरार्ध बराच विस्तृत असला पाहिजे असें अनुमान काढण्यास कांहीं हरकत नाहीं. ह्मणजे नुसत्या निर्वाणप्रकरणाचे ७५ पावेतों सर्ग असणें असंभवनीय नाहीं. तसें च प्रत्येक प्रकरणाचा विस्तार ही थोडाथोडका नाहीं. प्रत्येकांत कर्मांत कमी ७५ तरी ओंव्या आहेत.

या टीकेची ओंवी साडेतीन काचित् चार चरणी असून शुद्ध आहे, विषयाची मांडणी सरळ, भाषा भेदक, व अर्थपूर्ण अशी आहे.

स्वसदनीचें चित्र पुसिलें । स्वप्रकुटुव नाश पावले ।

त्याचें दुःख कवणा जालें । तैसें चि ज्ञान्या हें शरीर ॥ •

अशा तऱ्हेची रचना, एवढा मोठा ग्रंथभर, सर्वत्र श्रीदत्तास व काचित् श्रीपांडुरगास नमन, या वरून कदाचित् ही रगनाथी टीका असम्भी, व ते रंगनाथ, रगनाथ निगडीकर असावेत असे वाटतें. परंतु उपलब्ध प्रकरणांत कोठें हि आरंभी अगर शेवटीं ग्रंथकारानें आपला अगर

आपल्या गुरूचा नामनिर्देश केलेला नाही. हा जितका चमत्कार आहे तितकेंच आमचे हुदैव हि आहे. या नंतरचे चवथे योगवासिष्ठ

(४) रंगनाथांचें

होय. हें योगवासिष्ठ बरेंच विस्तृत आहे. ह्यणजे एकंदर ग्रंथ सुमार ६ हजारांहून किंचित् अधिक आहे. यथार्थदीपिकाकर्ते वामन पंडित, यांचेप्रमाणे ग्रंथरचनेत पांडित्य बरेंच आलेले आहे. श्रुतिस्मृतीचे आधार व अवातर प्रमाणे यांची बरीच रेलचेल आहे. परंतु वामन पंडितांच्या कृतीत व या टीत्रेत फरक असा आहे की, दीपिकेपेक्षां येथील ओवी आटपशीर असून विवेचन जास्त सुलभ व सुविज्ञेय आहे.

ओवी श्रीनाथाच्या कांही प्रथातील ओवीप्रमाणे साडेचार चरणी असून, पुष्कळशी उत्तानार्थक आहे. ग्रंथांत सर्वत्र सहज वगृत्व दृग्गोचर होते; व मराठी भाषा श्रीनाथांच्या लालनेने आधुनिक शब्दावगुंठन घेऊन जशी दिसावी तशी दिसते.

परंतु या ग्रंथाच्या कर्त्यासबधीचा प्रश्न अद्याप सदिग्ध असाच राहिला आहे आणि आजच्या या टिप्पणीने त्याच्या सदिग्धपणांत मी आणखी थोडी भरच टाकीत आहे. प्रश्न असा की--

हे रंगनाथ कोण ?

कावेरीतटनिवासी एक रंगनाथ, रंगनाथ नरहरी दुसरे, रंगनाथ मोगरे नाशिककर व रंगनाथस्वामी निगडीकर असे चार रंगनाथ झाले असल्याचे मला माहित आहेत. पैकीं योगवासिष्ठाचें कर्तृत्व शेवटच्या दोन रंगनाथांच्या वाटेस आलेलें आहे. कित्येक रंगनाथ मोगरे हे योगवासिष्ठकार आहेत ह्यणून ह्यणतात, व आपल्या ह्यणण्याच्या समर्थनास मोगरे यांच्या ' चिद्सदनानंदलहरी ' तील एक ओवी देतात ती अशी -

हें वासिष्ठसाराचें निरूपण । जालें असे पै सपूर्ण ।

त्या उपरी ग्रथराज निर्माण । गीतानामें सपूर्ण जाला असे ॥

यावरून मोगरे रंगनाथ यानीच हा ग्रंथ केला, असें या पक्षाचें ह्यणणें

आहे. रंगनाथस्वामीची गुरुपरंपरा जी सहज-पूर्ण-निजानंद ही आहे तिच्या आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे या ग्रंथांत सर्वत्र उल्लेख असल्याने हा ग्रंथ निगडीकरांचा आहे असें दुसऱ्या पक्षाचे ह्मणणे आहे. नाहींतर सहजानंद-पूर्णानंद, अगर सहजानंद यांचा प्रत्येक प्रकरणाच्या शेवटीं उल्लेख कां असावा असा हि एक प्रश्न आहे.

रंगनाथ मोगरे याची परंपरा अशी.

वासुदेवानंद-परमानंद-त्रैकुंठानंद-कृष्णानंद-**रंगनाथ**-काशिराज-विश्वनाथ
याचा काल शक १५३० हा.

रंगनाथ निगडीकर यांची परंपरा आनंदसांप्रदायी च असून
सहज-पूर्ण-निजानंद-**रंगनाथ** (सहजानंदाचे मागील काही
पिढ्या येथें अनवश्यक ह्मणून दिल्या नाहीत.)

याचा काल शक १५३४-१६०६

तेव्हां दोन्ही रंगनाथ काही कालपावेतो समकालीन असावेत. परंतु रंगनाथस्वामी निगडीकर याची 'सतमालिका' प्रसिद्ध झाली आहे, तीत ते शेवटीं

काशिराज.... .मुनी । विश्वनाथस्वामी पूर्णज्ञानी ।

असा रंगनाथ मोगरे यांच्या पुढील दोन पिढ्यांचा अगदी स्पष्टतेनें व अत्यंत आदराने उल्लेख करतात, तेव्हां 'योगवासिष्ठ' हा ग्रंथ रंगनाथ मोगरे यांचा आहे असें मानल्यास, रंगनाथस्वामींचे वेळीं काहीं फारसा कालातिपात झाला नसावा की ज्या वेळीं एक तर इतर साधु-संतांच्या ग्रंथांत त्याचा उल्लेख नसावा, अगर रंगनाथस्वामींनीं खुशाल दुसऱ्याची कृति आपले नावावर प्रचलित करावी. परंतु हा थोटाळा तेव्हांचा नसावाच. याचे कारण एक च दिसते, तें हें कीं, दोन्ही रंगनाथांनीं 'योगवासिष्ठा'वर टीका लिहिली असावी व प्रथम छापतांना अगर लेखनप्रसंगीं हा भेद लक्षांत न राहून हस्तदोष घडले असावे, कारण आज 'रंगनाथ मोगरे' यांचे जे वासिष्ठ मुद्रित आहे त्यांत कित्येक प्रकरणीं रंगनाथस्वामींच्या परंपरेचा उल्लेख कोठें तरी मध्येच

केलेला आढळतो व पुन्हां विषयाचे विवेचन केलेलें आढळतें. असो. या घोटाळ्यांत जास्त खोल न शिरता आपण पुढील पांचवी टीका जी

(५) हरिदासांची

तिकडे वळूं. ही टीका हरिहराचार्यांच्या लघुयोगवासिष्ठावरील योगेश्वर यांच्या स्वात्मानुभव नामक टीकेच्या आधारानें शक १६१० वैशाख शुद्ध ७ गुरुवारी संपविलेली आहे.

श्रीज्ञानेश्वरीचा तदनंतरच्या इतर सर्व मराठी ग्रंथरचनेवर किति परिणाम झाला आहे याचें ज्यास मापन करणें असेल त्याने श्रीएकनाथ, रंगनाथ आदि मान्यसंतांचे मान्यतर ग्रंथ अवलोकन करावे ह्मणजे सहज समाधान होईल. हरिदासांच्या या टीकेत हि सर्वत्र श्रीज्ञानेश्वरीचाच भास होतो. प्रथम मुळीं आपले टीकेस नांव च हरिदासांनीं ' भावार्थ दीपिका ' दिले आहे.

ते हे भावार्थदीपिका । बालबोधिनी सुदर टीका ।

अर्थान्वबोधें आली पिका । जे का पीठिका ब्रह्मविद्येची ॥

हें झालें समाननामाचे. समानविचार असण्यांत फारसें महत्त्व नाही, कारण श्रीज्ञानेश्वरमहाराजांनीं नवीन विचार म्हणजे नवीन उपमा अथवा रूपक मराठी भाषेंत फारच क्वचित् ठेवले असेल, परंतु हरिदासांनीं तर समानविचार समानशब्दांत दिले आहेत. अशा रचनेंत त्यांनीं आपले गुरु जे श्रीएकनाथ त्यांचेंच अनुकरण केले आहे.

थोडेसे मासले देतो,

बालकाचे बोल पुरति । मनोरथ विजई होती ।

माखरे श्रीमते होती । कृपामूर्ति तुम्हां ऐसीं ।

तुमचा अनुग्रहो चद्रमा । करो मति माझी पूर्णिमा ॥

तुमचे तुम्हां कराल पुरतें । सज्जना माजि सरतें ॥

दीक्षितासि लाजिरवाणें । देह धरणें कर्मानुसार ॥

कवडा वेचिलिया गाठिचे । द्वार चेंपु नये वेश्येचें ॥

यांतील शब्द व अर्थसादृश्य किती आहे हें श्रीज्ञानेश्वरीचा ९ वा अध्याय जो वाचील त्यास सहज समजण्यासारखें आहे. श्रीज्ञानेश्वरीचा

दृढाभ्यास जो नाथांचे एकादशस्कंदात दृग्गोचर होतो तीच भावना ही टीका वाचीत असतां हि होते. नाथपरंपरेचा हा विशेषच दिसतो. असो, या भावार्थदीपिकेची ओवी साडेचार चरणी असून नीटनेटकी व आटपसर अशी नाही, तथापि ती सुबोध आहे. श्रीएकनाथपरंपरेस अनुसरून या ग्रंथांतील श्रीगुरुभक्ति अनुपमेय आहे. प्रत्येक सर्गाचा बराचसा भाग श्रीगुरुस्तुतीने भरलेला आहे; त्यामुळे ग्रंथास विशेष शोभा व त्याचे वाचनपठणात अत्यन्त प्रेम उत्पन्न होते.

यापुढील जवळ जवळ अर्धशतकाच्या नंतरची टीका म्हणजे कालानुरोधाने अगदी अलीकडील

(६) व्यंकट

कवीची होय. ही सहावी व ज्ञात असलेल्यात शेवटची आहे.

ही टीका बहुधा अनुष्टुप् वृत्तात असून क्वचित् इतर वृत्ते हि आहेत. तिची प्रकरणे एकदर १० आहेत. काव्यसंग्रहामालेत ही टीका प्रसिद्ध झाली आहे, परंतु तेथे मूळ दिले नसल्याने, ही 'लघुयोगवासिष्ठसार' या ग्रंथावरून असावी असे निश्चिततेने सांगता येत नाही. एकदर १० प्रकरणे ६७० अनुष्टुभात आणावयाची, यामुळे ग्रंथ जरा दुर्बोध झालेला आहे. परंतु विषय च तसा असल्याने विशिष्ट प्रतिभा अग्री असल्यावांचून तो सहज सुबोध होणे शक्य नाही, तेथे ग्रंथकाराकडे दोष येत नाही. प्रत्येक प्रकरणाचे शेवटी 'अवतारिका' जोडून तीत त्या त्या प्रकरणाचे विशेष स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो स्तुत्य आहे.

व्यंकटांनी आपल्या 'श्रुतिदीप' ग्रंथात आपली गुरुपरंपरा सहजानंद—ब्रह्मानंद—आनंदनाथ—मंगेश—आत्माराम, अशी दिली आहे असे संग्रहकार हणतात; यावरून व ग्रंथलेखन शक १७२४ दिला असल्याने, व्यंकट कवि हे शक १६०० चे सुमारास झाले असावे असे वाटते.

याप्रमाणें एकंदर ६ टीका आहेत व प्रथमची ७ वी श्रीज्ञानेश्वर
महाराजांची होय. तोच हा ग्रंथ महाराजांच्या शब्दाप्रमाणें

ब्रह्म बोलिजे चिहप । ब्रह्म झणिजे नादरूप ।

तेस ब्रह्मा माझे वाक्पुष्प । अर्पित हो ॥

अशी प्रार्थना करून व

सकळ सुखें वर्तो जन । सकळीं परमेश्वरी मन ।

हें चि पसायदान त्या प्रभूजवळ मागून, विराम पावतो.

वर्षप्रतिपदा
शके १८३६
आनंदसंवत्सर


{

गो. का. चांदोरकर.



श्री

॥ योगवासिष्ठ ॥



॥ ॐ परमात्मने नमः ॥

नमन भवसिंधूतारका । सर्वदुरितहारका
प्राप्तिबोधकारका । विघ्नेश्वरा ॥ १ ॥
तुं रचनादी सर्व कर्ता । अज्ञान अंधकार हर्ता ।
तुं बोधु करिसि पूर्णता । स्वप्रकाशिचा ॥ २ ॥
तुं परमात्मपादिचि मूस । अनर्घ्यरत्नांचि मांदुस ।
तुं स्वस्वरूपप्रकाश । निरंतरु ॥ ३ ॥
तुं कैवल्यदाता सुखतरु । प्राप्तिकथनीचा सद्गुरु ।
तुं स्वस्वरूपिचा पारु । स्वकिय दाविसि ॥ ४ ॥
तुझी कृपादृष्टि ज्ञानबोधी । परस्वरूपातें साधी ।
निजतत्व वेधी । स्वप्रकाशें ॥ ५ ॥
जै तुं प्रकटीसि आपूला विवेकू । निरशीसी दुर्गसंसार भयार्णकू ।
विश्वबंधा वारिष्ट विनायकू । विश्वव्यापि ॥ ६ ॥
तुझि कृपादृष्टि उघडे । तरि ब्रह्मविद्याभांडार उघडे ।
उन्मेषांसि पूट चढे । प्रज्ञामतीचे ॥ ७ ॥
नमन संसारसर्वज्ञवेद्या । तुं विघ्नसर्वासि आद्या ।
तुं विवेकमार्गिं ब्रह्मविद्या । प्रकाशिसि ॥ ८ ॥

१ मूळ पोथीस येथून आरंभ आहे ओवीचा आकडा ९ असा आहे व त्या-
मानाने पुढील आकडे आहेत. परंतु दुसरी पोथी जी बरीच आधुनिक उषलब्ध
झालेली आहे तिच्यांत आरंभ याच ओवीपासून असल्याने मूळच्या ८ ओवी
कोणत्या हें समजण्यास मार्ग नाही. सबब ही च ओवी प्रथमची समजून त्यामा-
नानें ओवीचे अंक दिले आहेत. १ पेटी. ३ ज्ञान.

तुं परवस्तूचा मोळा । सर्व सुरवराचा वाळा ।
 प्राप्तिपद दावीसि डोळां । अवळिळा चि तुं ॥ ९ ॥
 तुं आनंदाचा आनंदु । उद्धोधाचा उद्धोधु ।
 तुं ब्रह्मविद्येचा युवनमदु । बालचंद्रु ॥ १० ॥
 तुं नवरसनाट्यनृत्या । वाद्यविद्यामयप्रीत्या ।
 तुझे सर्व हि भृत्य । सुरासुर ॥ ११ ॥
 मिनले सुर सर्व समस्त हि । योजीतां अभिप्राय प्राप्ति ।
 त्रैलोक्य आदि तुज नमीती । श्रेष्ठा ह्यणौनी ॥ १२ ॥
 कैळास पर्वती इशान्यु । आधीं वंदी गजाननू ।
 अपार अर्थु गहनु । काये वर्णु ॥ १३ ॥
 तुं अष्टसिद्धिचि जोडि । कल्पतरुचि वांडि ।
 ज्ञानामृतसागरा ची गोडी ।
 तुं स्वकीय मुळना फूडी । मोक्षपदाचि ॥ १४ ॥
 नमन बाळचंद्रसाध्या । कृपा कथिसि ब्रह्मविद्या ।
 निमिर्क्षे^३ ग्रासिसि अविद्या । उर्धदृष्टि ॥ १५ ॥
 तुझि करणी अनादी । अपार रचीली आदि ।
 मग तृतीयं अंशु रचिला अनादि । सीवरूप ॥ १६ ॥
 तेथुनि रचिली आर्या । किं दुहिता ते चि भार्या ।
 तेथुनि ज्योति जन्मली सूर्या । कोटि प्रकाशे ॥ १७ ॥
 तमस्वरूप कळा समस्ति । रचिली ज्योती पासौनि प्रकृती ।
 तेथौनि प्रणवबीज संविति । सुतेजसा ॥ १८ ॥
 तेथुनु जाला मारुतु । मारुती जन्मला रुद्रु मूर्तु ।
 रुद्रमुर्ति जन्मला स्तनुनपातु । षडतरां किर्णां ॥ १९ ॥

१ ओझे, परंतु येथे मद्रळा, मगज, असा अर्थ असावा. किंवा 'मेळा' असावा. श्रीज्ञानेश्वरीत 'मेळावा' असा शब्द 'मेळा' या अर्था आलेला आहे. प्रहा अमृतानुभव ७×१४२. २ बाग, वन ३ 'व्य' ऐवजी 'व्य' या लेखन-काराने सर्वत्र दिला आहे. 'शिष्य' हा 'सिक्' असा लिहिलेला फार आढळतो. ४ तमोगुण. ५ माया, मूलप्रकृति.

स्तनुनपाताचा आत्मजु । जो बोलीजे गरुडध्वजु ।
 अंबणोंदकीं अब्जु । जन्म जालें ॥ २० ॥
 अब्जापासौनि पिंडब्रह्मांड । चतुर्विध भूतग्राम प्रचंड ।
 समद्वीपावती नवखंड । पृथ्वीपर्वत* ॥ २१ ॥
 इत्यादि रचना आभासे । पूनरपि अनुक्रमें ग्रासे ।
 तुज आंतु होये जाये आपैसैं । परि तुं नित्यु ॥ २२ ॥
 ऐसी सृष्ट्यादि रचनां । तुजपासौनि गजानना ।
 विश्वतारका गहना । येकदंता ॥ २३ ॥
 श्रुती स्मृती निघंट व्याकरणें । आगम धर्म पूरणें ।
 भरतु काव्य नाटक करणें । कोक जोतीस ॥ २४ ॥
 नित्य शास्त्रचिकिछिका । विविधशास्त्र अनेक ।
 सर्वश्रेष्ठा विनायका । धात्रया तुं ॥ २५ ॥
 विघ्न नावें अंधकारु । त्याते ग्रासावेया तुं दिनकरु ।
 रचने आदि आगोचरु । विघ्ननाशू ॥ २६ ॥
 विघ्न चि नावें पर्वतु । तेयासि छेदावेया तुं वज्रघातु ।
 दुरितहर्ता येकदंतु । विघ्नेश्वरु ॥ २७ ॥
 विघ्नगजु उन्मतु भारि । त्यासि ग्रासावेया तुं केसरि ।
 तुं बैसविशीं श्रुतिचां द्वांरी । स्वप्रकाशें ॥ २८ ॥
 विघ्न व्याळू तुं द्विजकूळ । विघ्न अब्जु तुं वडवानळु ।
 विघ्न मेघु तुं मळयानिळु । चंडवातु ॥ २९ ॥
 ऐसा समर्थु तुं विनायका । विषयसंसारतारका ।
 तुझी कृपा आधिष्ठी तरि ग्रंथटिका । सिधि जाये ॥ ३० ॥

१ 'आवरणोदक' = प्रलयोदक. २ द्वीपवती. * नववे व दहावे अध्यायांत योगाचें वर्णन करीत असतां उत्पाप्ति व लय दिले आहेत तेथें जी उत्पाप्ति दिली आहे तिच्याशीं ही येथें दिलेली ताडून पहावी. तेथील परंपरा अशी:—पर-लयनु-कृतिपकु-सप्तेशु-आर्यानिर्देशु-ज्योतिसाख्यु-समारि-गुणकृत-कृतिवासा-उपेंद्र-नीप्राह्मिनु-पिंडब्रह्मांड. ३ सहज, ४ सर्प.

तुझि चरणसेवा गोमटी । ते परमतत्वातें प्रकटी ।
 नउनी बैसवि पाटीं । मोक्षश्रियाचां ॥ ३१ ॥
 तुं पूर्णतत्वतरणिं । वैराग्यरत्नाची खाणि ।
 तुं कृपा करिसि तेथ आणि । कवण ठेवी ॥ ३२ ॥
 तवं बोलीला धुर्जेटी कुमरु । ह्मणे पारु पारु ।
 तुज आर्ह्यां अभयंकरु । केला सत्य ॥ ३३ ॥
 जें तुवां गिता केली मन्हाटी । जें स्तुति केली उमेटी^१ ।
 तें चि तूज कृपादृष्टी । अवळोकीलें ॥ ३४ ॥
 निवृत्तिनाथु तो माझा वेष्टु । तेणें तुज कथिला अध्यात्मविवेकू ।
 तुज न बाधी भयार्णकू । संसारु हा ॥ ३५ ॥
 आणिक हि येकू आमचा वरु । जो गीतावासीष्टीं तत्परु ।
 त्यासी न बाधी भवसागरु । पा^२ मोक्षपद ॥ ३६ ॥
 मग ह्मणे ज्ञानदेवा आरंजा । नमीं तुं ब्रह्मतनया शारजा ।
 आह्मासि त्यां दुजा । भा^३ नाहिं ॥ ३७ ॥
 आतां नमन माते सारस्वती । तुं परम योगिणि मुक्ति ।
 तुझें करणें अकळशक्तिं । दिव्यरूपे ॥ ३८ ॥
 विरींचि जो चतुर्मुखु । तो परब्रह्माचा वेष्टु ।
 तो तुझा आज्ञा विशेषु । निर्धारु हा ॥ ३९ ॥
 अनुक्रमें बोलीजेसि नाती । उभयगती सून ह्मणती ।
 या खूणां जे जाणती । ते आत्मज्ञानीये ॥ ४० ॥

१ श्रीज्ञानेश्वरीत 'बैसवी पाटीं । मोक्षश्रियेचा' ॥ असे आहे. २ पहा श्री
 ज्ञा. 'वक्तृत्व गोढ्याणें । अमृतातें 'पारु' ह्मणे" । १३-३. ३ पुष्कळ, अमूप.
 ४ तृतिया 'दृष्टि' अशी न्हस्व 'इ' कारांत आहे. ५ हा शब्द संबंध श्रीज्ञाने-
 श्वरीत नाही. श्रीदासबोधांत आहे. 'श्रेष्ठ' 'आर्य' असा याचा अर्थ आहे.
 ६ स्त्रीलिंगि तृतियेचे रूप. ७ कळण्यास अशक्य. ८ ब्रह्म व माया यांचेपासून
 ईश्वर व त्याची भार्या अविद्या जी जग प्रसवतें. चतुर्मुख हा जर 'परब्रह्माचा
 वेष्टु' तर 'अविद्या' ही त्याची सून हें उघड आहे. शारदा ह्मणजे अविद्या.

आणिकें येकें अर्थे पाहातां । चतुराननु तुझा जनीता ।
 तुं त्याची जनीता । हें नवल थोर ॥ ४१ ॥
 असो हें तुं गितनृत्य रंगिचि जाणि। तुं नवरस नाटकाचि खाणि
 अनंत प्रपंचाची विनवैणी । तो तुझा खेळ ॥ ४२ ॥
 तुझा कृपाकटाक्षु गोमटा । तो लावी प्रेमतत्वाचीया वाटा ।
 छेदुनी सांडी फाटा । संसाराचा ॥ ४३ ॥
 तुझा कृपाभरु तो नीपूणु । अधीष्ठी परमार्थिची खूण ।
 तरि काष्ठु कामु आंकणां । पडिला चि असे ॥ ४४ ॥
 जरि अवलोकीसि कृपा करुनि । तरि तुटे भवार्णवभ्रमाणि
 गुणानिर्गुणांची करणी । तुं चि जाणसी ॥ ४५ ॥
 तुझीये रचनेची थोरी । ते काई वर्णु अ० सुंदरी ।
 वेद दरूसणें उदरीं । तुझां माते ॥ ४६ ॥
 नमन आदिशक्ति । तुं परशिवाशक्तिचि प्राप्ति ।
 तुज वंदून वर्तती । मुक्ति चतुर्विधा ॥ ४७ ॥
 तुं आगमासि निर्गमा । वेदविद्या आगोचरक्षमा ।
 तुं दिव्यकांति स्यामां । योगमार्गिचि ॥ ४८ ॥
 तुं विवेकदुर्गाची चरि । ज्ञानमूर्ताची भरोवरि ।
 निराळंबपर्क्षी खेचरी । क्षमारूप ॥ ४९ ॥
 तुं प्रबोधचंद्राची कळा । आत्मनाथयोगियाची मेखळा ।
 तुंवा अवलोकितां अवलीळा । आगम वेदशास्त्रे ॥ ५० ॥
 तुं वैराग्यकुसुमांचा आमोदु । प्राप्तिकथनीचा वोधु ।
 दर्शनउपदर्शना तुझा सोधु । नव्हे चि माते ॥ ५१ ॥

१ 'दुहिता' चे ऐवजी 'जनिता' पडले आहे वरुच्या टीपेने हे कोडे उकलेले. २ 'जानी' या संस्कृत शब्दाचा अर्थ 'पिता' असा आहे पण येथे 'माता' असा अर्थ घ्यावा. ३ विणावणा असा श्रीज्ञानेश्वरीत शब्द आहे, अर्थ-वीण. ४ आकण=खडा, माति. परंतु येथे आकणा हे क्रियाविशेषण आहे, तेव्हा त्याचा अर्थ 'आडवे' असा घ्यावा. ५ 'अमृत' हे बहुधा या लेखकानें 'अमूर्त' असे लिहिलेले आढळतें त्यावरून येथे 'ज्ञानामृताची' असे पद इष्ट आहे. ६ सामुप्रि. ७ 'खेचरी' मुद्रा.

तुझा कूमर सुलेखू । जया नांव बोलीजे उलेखू ।
 तो की नीमिक्षा माझी पूरुषू । बोलता जाला ॥ ५२ ॥
 तवं बोलीली सारदा माता । आरे उघड सांगतांसि गोप्य कथा
 आणिकीपरि स्ववितां । तुज कवण वारितसे ॥ ५३ ॥
 तरि तुझि बोलेंती कैसी । अद्भुत प्रकटली जोती जैसी ।
 तुं कळा कळी जाणसी । आत्मबोधाचि ॥ ५४ ॥
 आर्क्षीं जाणो तुझी कळा । ह्यणतां प्रकृती आणितासि बळा ।
 तुं केवळ अंकारे डोळां । देखसि ना ॥ ५५ ॥
 अकारु तुझेया शब्दाचा । म्यां जाणितला परावाचा ।
 तो चि वो चित्ताचा । स्थानविशेषू ॥ ५६ ॥
 तुं टेंकतासि रुद्रकरणिं । ह्यणितलियां येतासि नमगुणिं ।
 बूधी आठवी नीपूर्णी । ह्यणतां येतासि तेजा ॥ ५७ ॥
 तुझी ईळा अनवर । वरि मनन करि स्थिर ।
 आपरुषीं करीतासि व्यापार । अनेकधा ॥ ५८ ॥
 आअ वर्तीजे राजसा भावीं । वरि साभीळाषू धरिजे जीवीं ।
 तुझी कृपा बरवी । काये वर्णु ॥ ५९ ॥
 ऐसी रचना बरवी । करुं जाणसी शारदे देवी ।
 पुनरपी रचना स्वभावी । करु लागसि ॥ ६० ॥
 मग तेज प्रकटे । तेणें आपपृथ्वी आटे ।
 यां दोहीं लयो घटे । रुद्रुकिर्णी ॥ ६१ ॥
 प्रकटलेयां तेजतरणि । समधातुचि होये आटणी ।
 ऐसीया प्रस्नांचि विवंचनी । संत जाणती ॥ ६२ ॥

• १ एका 'सुलेखा' चा अर्थ उन्मेख=ज्ञान असा आहे. २ सांगतोस.
 ३ 'बोलती' =वाणी. अथवा बोल, ती, अशी भिन्न पदे. लिंग लक्षांत
 ठेवण्यासारखे आहे. येथपासून श्रीशारदेची पुन्हा स्तुति आरंभिली आहे, ती
 ७९ पावेतो. ४ त्रिलिंगी क्रियापदाचे रूप लक्षांत ठेवण्यासारखे आहे.

सुवर्णं ढांहि पडे । तरि अधीक पूट चढे ।
 दग्धानंतरें भस्म घडे । ऐसैं कहिं नव्हे ॥ ६३ ॥
 जरि तापे षडतरां किरणी । तरि सुवर्णांचें होय पाणि ।
 त्याची होये शोषणी । चंडवातें ॥ ६४ ॥
 ऐसीया सप्तधातु आटती । मेरु आदि करुनी फुटती ।
 कूट होती । चंडवातें ॥ ६५ ॥
 तेजें भस्म केलें । तें चंडवातें अंतरीक्ष नेलें ।
 तेजसहीत ग्रासलें । जालें नेणो काई ॥ ६६ ॥
 ऐसा चंडवातु भारि । तो आटला अंबरी ।
 तें सामावलें उदरीं । प्रकृतीचां ॥ ६७ ॥
 यैसिया प्रकृती अशेषी । त्या आटलीया पुरुषीं
 त्यातें ग्रासीतु शेषीं । आद्याशक्ती ॥ ६८ ॥
 यैसी आटणि बरवी । करूं जाणसी शारदे देवी ।
 पुनरपी रचनां स्वभावीं । करु लागसी ॥ ६९ ॥
 तु ॐ कृपादृष्टीचेनी जीवनें । वरिषाॐ करिसिल हंसवाहने
 तरि ग्रंथद्रुमउद्यानें । विस्तारती ॥ ७० ॥
 तुं हंसवाहनआनैया । विणावाद्यप्रीया ।
 नमीली ब्रह्मतनया । सरस्वती ॥ ७१ ॥
 मग संतोषौनु ह्मणे सारजा । आइक पां निवृत्तिनाथआत्मजा ।
 तुज वरु असे सहज । गितावसिष्टिं ॥ ७२ ॥
 आतां नमीन सद्गुरु । निवृत्तिनाथ कृपासागरु ।
 भवसमुद्रिचें तारुं । कृपानिधि ॥ ७३ ॥
 बाहीजुं भीतरु काहिं । पाहातां आधिचि नाहिं ।
 हें बोलणें चि पाहिं । उपाधिरुप ॥ ७४ ॥ *

१ दाही—अमीत. हे शुद्ध मराठी रूप आहे. २ श्री ज्ञानेश्वरमहाराजांचे
 गणपति षड्भुजाचे सिद्धिविनायक असून श्री शारदा हंस (मयूर नव्हे) बाहिनी
 आहे. ३ हें रूप फारच चमत्कारिक आहे. 'आनय' = आण. आनया = आणली
 जाणारी (स्त्री) हंसाच्या (स्वरूप) वाहनानें आणली जाणारी, हंसवाहना. ४ बाहेर.

त्रिभूवन सचराचारिं । येकू सदुरु चि तारी ।
 अन्यथा संसारीं । सुटीका नव्हे ॥ ७५ ॥
 जी तुं ज्ञानपूर्ण योगेश्वरु । किं परम वस्तुचा अवतारु ।
 मायाभुलीचा विस्तारु । निरशिसि तुं ॥ ७६ ॥
 तुझा कृपाकटाक्षु तारि । दावि मुक्तिपंथाची पाईरी ।
 तुमते सेविलेयां संसारिं । उरीजे नां ॥ ७७ ॥
 तुमची सेवा ज्यांसि घडे । त्यासि मीं उरैल हें न घडे ।
 फिटे गर्भवासाचें कूवाडें । निवृत्तिराया ॥ ७८ ॥
 जेथ स्वर्गसुख बापुडें । वेदांत सुख थोकडें ।
 समाधी सुख रोकडें । जेणें लाभे ॥ ७९ ॥
 ऐसीया पदाथें दावीता । जी तुं होसी सर्वथा ।
 भवार्णवीं तारिता । तुं चि येकु ॥ ८० ॥
 तुं जयातें पाहासी कृपाद्रुष्टि । त्याची सुटे भवार्णवमीठि ।
 ज्ञानांचां सेवटीं । संपूर्ण करिसि ॥ ८१ ॥
 सदुरु आणि आपणयांतें । भेदु नाहिं तेथें ।
 जीवनी लवणांतें । उरि नाहिं ॥ ८२ ॥
 जयजय परमध्यामपरायेणां । जय दुरिततापहरणां ।
 आह्लां हे चि उचित जें चरणां- । वरि माथा ठेविजे ॥८३॥
 गुरु आणि गोप्यवस्तु । हें येक चि निश्चितु ।
 ह्यणौनि गुरुचरण ध्यातां मोक्षु । असे ॥ ८४ ॥
 तवं ह्यणती ज्ञानमूर्ति । तुवां स्तवीला गणेशु आणि सरस्वती ।
 त्यां तु चि बोलीलें जें बोलती । वशिष्ठरुषि ॥ ८५ ॥
 तंव गुरु ह्यणती नवलाॐ । जेयां हृदयी गितार्थाचा अभिप्राॐ
 तो बोले हा नवलाॐ । नव्हे काइ ॥ ८६ ॥
 तरि स्वामी साईखडीयाचें बाहूलें । तें तांडवनृत्य नाचो लागलें ।
 तें सूत्रधारें नाचविलें । तेसा जीं मी ॥ ८७ ॥

तुमचेया कृपाद्रुष्टि । योगवासिष्ठाची मन्हाटि ।
 अनुवादेन गोमटि । जरि अनुज्ञा घाल ॥ ८८ ॥
 शब्दब्रह्म ऐसी जे मातु । गुरुसिक्षासी येकांतु ।
 तें प्रकट करावेया हेतु । सांघों आतां ॥ ८९ ॥
 विप्रां-नाहिं वेदाध्ययन । पूर्ण नाहिं शास्त्रज्ञान ।
 अर्थितां थोर गहन । वासिष्ठ हें ॥ ९० ॥
 श्रीगुरु आणि संतांची कृपा । होये तरि तेथिचा अर्थु सोहपा ।
 अनुभवेविण वित्पनाचा बापा । न बोलवे ॥ ९१ ॥
 अगम्य अलक्ष्य अगोचर । इन्द्रियांसी पीडण थोर ।
 अभ्यासीं हि कष्टांतर । जवं मना न ये ॥ ९२ ॥
 जैसा निंबु जिव्हे कडुवटु । हिरडा प्रथमीं तुरटु ।
 तैसा अध्यात्मा ऐल सेवटु । षणुआळां ॥ ९३ ॥
 कां गाई दुवाडसिंग । सेवतियेसी दुवाड आंग ।
 भोजनसुख माहाग । रांधितेवेळे ॥ ९४ ॥
 आतां जाली निवृत्तिनाथकृपा ।
 मज मन्हाटि बोलतां येथिचा अर्थु सोपा ।
 आगळें बोलों तरि साक्षेपा । अनुभवी तुह्मी ॥ ९५ ॥
 पढों नेंदिं उषें आगळें । न बोलें संस्कृता वेगळें ।
 आपुलिया मती बोलें । तरि श्रीगुरु लाजविला ॥ ९६ ॥
 तवं गुरु ह्यणती काई जालें । हें समस्त आह्मां पातलें ।
 आतां सांग वसिष्ठासी पूसिलें । रामचंद्रें ॥ ९७ ॥
 तरि स्वामी आमचां वंशीं । धाकुटा तवं विद्या अभ्यासी ।
 तारुण्य पातलेयां विषयांसी । भोगु करणें ॥ ९८ ॥

१ कठीण. पहा:—निंबु जिव्हे कडुवटु । हिरडा पहिले तूरटु । तैसा कर्मा-
 सेवटु । षणुवाला हे ए ॥ श्री ज्ञा १८×१८४. २ पहा:—तवं गुरु ह्यणति काई
 जालें । हें समस्त ही आह्मां पातले । परि आता साधे जे बोलिलें । नारायणें ॥
 श्री ज्ञा. ९×३२.

वार्धिक्ये मुनिना वृत्ति । योगज्ञानें तनु त्यजिती ।
 ऐसी परंपरा वंशी मती । हें राजळासीं^१ ज्ञान ॥ ९९ ॥
 तरि अकरां सहस्रां वरुता । राज्यअभिळाषू बाढवितां ।
 पुढां कोणु जाणे कैसी वेवस्ता । गुरुराया ॥ १०० ॥
 चाळिलें पितेयाचें वचन । मज येकपत्नी नियमन ।
 सेडं गेला बन । तेथें स्त्रीवियोगु ॥ १ ॥
 पौलस्तीचा रावणु । जो महादेवाचा मुक्षगैणु ।
 देव बांदौडीं घालुनु । राज्य करी ॥ २ ॥
 जो जाहाला वैरी । तेथें गेलों चरणवरिं^२ ।
 कव्हंणी येकी शक्ति अविर्भवातें मारी । रावणाते ॥ ३ ॥
 ऐसें आशुनियां अंतुवरी । कष्ट चि देखिले अवधारीं ।
 न कळे चि कवणां कर्माची थोरी । गुरुराया ॥ ४ ॥
 ऋषि ह्मणती विधातेया निष्ठुरा । येवढे कष्ट या अवतारा ।
 आणि ज्ञानांचा हि संसारा । कवणें गुणें ॥ ५ ॥
 हा नराकृती परब्रह्म । परतत्वाचें निजद्धाम ।
 देवांसी अगम्य । महिमान याचें ॥ ६ ॥
 रामु ह्मणे लोकु ह्मणताती अवतारु ।
 मीं ह्मणे दशरथरायाचा कुमरु ।
 सांपें राज्याचा भारु । ऐसा वाहे ॥ ७ ॥
 बंधू पुत्र कळत्र समस्त । धन संपति लक्ष्मी गर्जात ।
 सांडूनि पळाले वनांत । ते चि धन्य ॥ ८ ॥
 सांडौनि योगामृत । जे जाहाले धिषई रत ।
 ते-आधोगती आर्त । विषयसूकर ॥ ९ ॥

१ मुनींच्या वृत्तीं. ' वृत्ति ' ही तृतीया, मुनिना ही संस्कृतांतल तृतीया.
 विशेष्यविषेषण या दोहोंची हि तृतीया. २ राजळा=देव. ३ मुख्य. सिष्याचे शिक्ष-
 तेसें, मुख्य यांत ' ख्य ' = ' घ्य ' आणि ष्य = द्य, क्ष. ४ बंदिवास. ५ वैरी असे
 श्री. ह्म. रूप-आहे=चरणचालीनें. ६ सांप्रत, आतां. पहा:- तो आशुकिजे बहुतों
 कालांचा । आणि तूं तव कृष्णा सांपेचा ॥ श्री. शा. ४४३७.

तव वसिष्ठ ह्यणे आर्तु । कैसा वंशु पवित्रु ।
 हा उपदेशिलेयां मूर्तु । ब्रह्म चि होईल ॥ ११० ॥
 हा होईल योगियां योगी । हा नग्हे स्मशानवैरागी ।
 देखो बेखी योगी । तो हा नोहे ॥ ११ ॥
 जाणितला भावभरितु । येक बोलती परि नांहीं हृदयीं हेतु ।
 येक सिकवीति लोकांतु । महिमे लागि ॥ १२ ॥
 येका संपति ना संतति । ते तोंडें वैराग्य बोलती ।
 येक माते पितेया स्त्रियेसी ह्यणती । योगी होउनु ॥ १३ ॥
 येक दग्धले व्यापारें । येकांचीं कुटुंबें थोरें ।
 ध्ययसार्यें पोट न भरे । ते योगी येक ॥ १४ ॥
 तैसा रामु नोहे भोगी । राज्य स्त्री संपति असौनु योगी ।
 गुरुमुखें परिसौनि वैरागी । तो दुर्लभु ॥ १५ ॥
 जेयाचां मानसीं । हे पूसापूसी अहिर्णेसी ।
 सदा संगति संतांसी । तो चि पावे ॥ १६ ॥
 ते देखती सर्व ठाई सुटला । माया मोहो तुटला ।
 तो आपणेयां वेगळा । हों नेंदिति ॥ १७ ॥
 येथूनि गुरुशिष्यसंवादु । सांगे वसिष्ठ पुसे रामचंद्रु ।
 ते ये गोष्टीचा अनुवादु । करील ज्ञानदेअ ॥ १८ ॥
 रामु पुसे श्रीगुरुतें । कवणीं लक्षणीं वोळखावें संतातें ।
 गुरुनें कवण्या सिक्षातें । उपदेशावें ॥ १९ ॥
 तव गुरुते शिष्यु ह्यणे । कवणें संगें संसारु तरणें ।
 न इछितां प्राप्ति पावणें । तें आधीं सांगा ॥ २० ॥
 तव वसिष्ठ ह्यणती आईक । हे शत श्लोक सार्यें अधीक ।
 संतां आणि रुषींचा आईक । महिमां तुं ॥ २१ ॥
 संतांचिया संगती । अध्यात्पीं होये निर्मळ मती ।
 आत्मज्ञानस्त्विति । बैसें हृदयीं ॥ २२ ॥

प्रथम साधन येथें । सांडू नको संतसंगातें ।
 तरी पावसी आत्मज्ञानातें । निर्धारेंसी ॥ २३ ॥
 सत्संग पुण्यगति । निश्चिता होईजे योगप्राप्ति ।
 ह्यणौनि संसारपतिती । हे चि कीजे ॥ २४ ॥
 सत्संगु केलेया नंतरें । मायाजाळ निरशे निर्धारें ।
 तेथ शुद्धमती अंकुरें । प्रज्ञात्मक ॥ २५ ॥
 ह्यणौनि त्याकारणें । सत्संगु चि करणें ।
 मोक्षाची चाड तेणें । सात्विकें पै ॥ २६ ॥
 सत्संगाचें फळ ज्ञान । ज्ञानांचें फळ अनुग्रहो जाण ।
 अनुग्रहाचें फळ शांति निर्वाण । शांतीचें फळ आत्मसुख ॥ २७ ॥
 नित्यानित्य अलषैल । तो आग्रहो कां करील ।
 अनाग्रहाचां पोटीं उपजैल । शांति सहज ॥ २८ ॥
 शांति जेथ प्रवर्ते । तेथ आत्मसुख चि वर्ते ।
 संसारसुख निवर्ते । आपण चि ॥ २९ ॥
 असंतसंग पंकें । देहे मळिनें अनेकें ।
 ते मळ क्षाळति उदकें । संतसंगाचेनि ॥ ३० ॥
 ह्यणौनु रामां आईक । तुं चितुं नको अनेक ।
 संतसंगाचें सुख । दृढ धरी ॥ ३१ ॥
 आतां तुवां आइकिली संतसंगप्रशंसा ।
 परि सांगैन कोणु संतु कैसा ।
 ब्रह्मरुषि राजऋषि मुनिशा । आत्मबोधी ॥ ३२ ॥
 तरि चतुराननाचा नातु । जो मरिंचीचा सुतु ।
 कश्यपु विक्ष्यांतु । आत्मज्ञानी ॥ ३३ ॥
 आणिकु तपक्रियापवित्री । आचारधर्म श्रोत्री ।
 तो कश्यपाजवळी अत्री । अध्यात्मवेत्ता ॥ ३४ ॥
 सकळ कळा कळाविदु । ब्रह्मण्य पुउषार्चा सुतु ।
 त्या भरद्वाजासी बोधु । आत्मज्ञानी ॥ ३५ ॥

द्वादशा आदित्याचेनि रूपें । जयाची शांति तपें ।
 जयाच्या तपें सामर्थ्यें कांपे । चतुराननु ॥ ३६ ॥
 जो निर्मळ तपाचारें पवित्र । कीर्ति साभिमानीयां विचित्र ।
 तो बैसला विश्वामित्र । आत्मध्यानीं ॥ ३७ ॥
 जेणें हरिश्चंद्राचा पाहिला सत्वधीरु । जो सूर्यवंशीचा गुरु ।
 त्रिशंकु राया लागि निर्धारु । दुजा स्वर्गु रचिला ॥ ३८ ॥
 जो निर्मळ तपश्रेष्ठी । ब्रह्मपुत्रा समान परमेष्ठी ।
 रचिली दुजी सृष्ठी । तो विश्वामित्र आत्मध्यानी ॥ ३९ ॥
 आणिकु रुषिमध्यें उत्तमु । जो बोलिजे गौतमु ।
 नररूपें अध्यात्म । अवतारु जो ॥ १४० ॥
 जेणें आराधुनीया त्रिपुरांतका । गंगा आणिली मृत्यलोका ।
 तारावया अनेका । दुष्कृतांतें ॥ ४१ ॥
 ब्रह्म क्षत्री आदि गुरु । जो जमदग्नि रूपेश्वरु ।
 तपें जो थोरु । अध्यात्मवेत्ता ॥ ४२ ॥
 सूर्यवंशीं गुरु श्रेष्ठ । शांतीचा निघोटं ।
 सप्तर्षीं माझि वरिष्ठ । तो हा मी ॥ ४३ ॥
 जेणें प्रवृत्ति जितेली । जो तपाचारें बळी ।
 तो बैसला शाकल्यु तेव्हळिं । आत्मध्यानी ॥ ४४ ॥
 तेयाचे नवजेण पुत्र । चौघे जाले आचारवंत ।
 पांच योगीये विचित्र । अध्यात्मीं ॥ ४५ ॥
 जो गर्वु नेघे स्वमेव । समताद्रुष्ठी सर्व जीव ।
 तो पहिला पुत्र धृव । अद्वळपर्दी ॥ ४६ ॥
 दुसरा पुत्रु शशी । उगवला आत्मज्ञानेसीं ।
 तो बैसला उपवासीं । चिद्वपू ॥ ४७ ॥
 तिसरा पुत्रु बुधु । आचार विचारें कळाविधु ।
 ज्यासी उभयसुखवेधु । आत्मबोधी ॥ ४८ ॥

१ “एकाची शांति तपिन्नली” । श्री ङानेश्वरी. १ सघन अथवा
 १ आचारसुख व विचारसुख.

चौथा पुत्रु तारु । पांचवां जोतिष्मा कुमरु ।
 यांसी ऐसा निर्धारु । आत्मज्ञानी ॥ ४९ ॥
 सतंत योग युगतीसी । आत्मज्ञान अहिर्निंसी ।
 तो रुषीश्वरु मानसीं । तत्ववेत्ता ॥ १५० ॥
 तयाचा शिक्ष चतुरु । जो अंगिरा रुषेश्वरु ।
 योगपदीचा धीरु । होउनी ठेला ॥ ५१ ॥
 रुषि येकु वेदद्युति । तेथ प्रतिष्ठिली शांति ।
 आसनीं दृढमति । अध्यात्मीं दुजा नाहिं ॥ ५२ ॥
 यम नियम अष्टांगयोगु । सूखें कथिला चांगु ।
 तो योगेश्वरु निशंगुं । याज्ञवल्क्यु ॥ ५३ ॥
 तपे सुल्लभु सुश्रोतु । ज्ञान ध्यान प्रतिष्ठावंतु ।
 तो कौंडिन्यु विक्षांतु । योगमार्गी ॥ ५४ ॥
 अतीतं अनागतं वर्तमान । जयासी त्रिविध ज्ञान ।
 उपदेशु ध्यान । उग्रतप ॥ ५५ ॥
 जो अनागत भार्कीं प्राश्रिकुं । शतकोटि रामायेणी वाल्मिकु ।
 तो रुषेश्वरु विवेकु । योगभ्यासी ॥ ५६ ॥
 रुषि येकु सनकु । जयाचा चतुराननु जनकु ।
 नित्य समर्पणं विवेकु । अध्यात्मवेत्ता ॥ ५७ ॥
 दुसरा सनक सनंदनु । ब्रह्मयाचा नंदनु ।
 तपाचारें गहनु । आत्मज्ञानी ॥ ५८ ॥
 तिसरा ब्रह्मयाचा कुमरु । नारंदु महासुनीश्वरु ।
 जितेंद्रिय सकुमारु । योगाभ्यासी ॥ ५९ ॥
 चौविसावां अवतारु उदासु । जो बोलिजे वेदव्यासु ।
 जो रुषिमाशि प्रकाशु । आत्मज्ञानी ॥ १६० ॥
 जो असुरां दैत्यांसी गुरु । बुद्धिविद्येचा समरु ।
 शूर्गु रुषेश्वरु । अध्यात्मी ॥ ६१ ॥

ज्याचि बुद्धि समस्ति । सुर ईंद्र भोगिती ।
 तो देवगुरु बृहस्पति । आत्मज्ञानी ॥ ६२ ॥
 ब्रासनलीळाचिये भाळीं । अनळु षडतरु कलोळीं ।
 तैसा तपें रुपेश्वरु जाबाली । अध्यात्मबळें ॥ ६३ ॥
 निरसुनी संसारश्रमु । स्थिर केला इंद्रियग्रामु ।
 छेदिला मोहद्रमु । तो जन्हु रुषीश्वरु ॥ ६४ ॥
 कामक्रोधाचेंनि विटाळें । मन जयाचें न मैळे ।
 तो कुष्णु रुपेश्वरु भोगी सोहळे । योगज्ञानें ॥ ६५ ॥
 भवकर्मविरहितु । भूतभव्य रहितु ।
 तो भार्गु विक्षयांतु । योगज्ञानी ॥ ६६ ॥
 सचिदानंदसुखी । नांदताये योगविशेषीं ।
 निश्चळु दधीशं रुषि । आत्मज्ञानी ॥ ६७ ॥
 जयालागि गर्भवासवेथा । विष्णुनें साहिलीया सर्वथा ।
 तो अंबरुषि विहितपंथा । योगाचिया ॥ ६८ ॥
 जिणौनि माया जर्गी । शुक्लेंद्रु गर्भयोगी ।
 व्यासनंदनु जर्गी । योगियां वरिष्ठु ॥ ६९ ॥
 वेदव्यासां सिक्षु । आत्मबोधीं दक्षु ।
 संजयो विवेकवृक्षु । त्रिकाळज्ञानी ॥ १७० ॥
 जेणें व्यासकृपा सोहोज्वळ केले ।
 जेणें गोप्य श्रुति अर्थ दाविले ।
 तो पाणिन्यु रुपेश्वरु खेळे । अध्यात्मपंथें ॥ ७१ ॥
 उत्तर पूर्व मीमांसा । प्रवृत्ति निवृत्ति आदि अर्थु ऐसा ।
 लोकीं स्थापिला परियसा । जयमुनी ॥ ७२ ॥
 आश्रजनी पूर्वसागरु । जेणें स्थापिला लघु गुरु ।
 छंदशास्त्री चतुरु । पिंगळरुषि ॥ ७३ ॥

१ या पदाचा अर्थ बरोबर लागत नाहीं. कदाचित् 'ब्रासनलीळा' असें
 असल्यास लीलेचें ब्रासन च जणूं असें ज्याचे भाल तो शंकर. २ दधीचि.
 ३ गर्भांत च जो योगी होता तो, ४ जैमिनी.

भारद्वाजाचा द्रोणाचार्यो । तपें प्रतापें सूर्यु ।
 ज्ञानयेज्ञ कारण कार्यु । तो चि जाणे ॥ ७४ ॥
 यजुर्वेद प्रतिपादी । सकळ क्रियासाक्ष आदि ।
 तो मार्गयो योगबोधीं । संतुष्टला ॥ ७५ ॥
 जो न भिये काळा कामां । तो विपृ अश्वस्छामा ।
 जो जाणे परमधामा । द्रोणसुतु ॥ ७६ ॥
 उतरतां गंगा महापूरु । नव्हे चि विषयभ्रमु स्थिरु ।
 तो माहामुनी पाराशरु । अध्यात्मवेत्ता ॥ ७७ ॥
 नव्हे मनोभावीं विभक्ता । भवार्णव क्रियामुक्ता ।
 तो मुनीश्वरु शक्ता । तपाचारें ॥ ७८ ॥
 त्यजूनि भार्या स्वरूपा । अरण्यगिरिचां रिगौनि गुंफा ।
 पौलस्ती गेला तपा । तें परिस रामा ॥ ७९ ॥
 ब्रह्मयाचा पुत्रु गरुवा । जया नांव विश्वश्रवा ।
 अध्यात्मलक्षण भावा । भाव्यु जो ॥ १८० ॥
 बरवें परमेश्वरीं भजन । येम नियम आसन ध्यान ।
 अरण्यां राहिले व्यासनंदन । योगालागी ॥ ८१ ॥
 तोडूनि आशेचिया शांकळा । उपडूनि अविद्यालोहांचा खिळा ।
 अल्पवनु रुषि भोगी सोहळा । योगाचा पै ॥ ८२ ॥
 पंचमां यज्ञहोत्र क्रिया । अव्हान अश्यादिश्रियां ।
 नैन्हौक रुषीसि प्रिया । अध्यात्मीं ॥ ८३ ॥
 नैष्कर्म्य योग उपदेशु । षष्ठमध्याय भव निरासु ।
 तो मनु रुषेश्वरु रूपें परेशु । स्वयंभावें ॥ ८४ ॥
 रविबिंब कोटिप्रभा । किं अद्भुत ज्योती अक्षोभा ।
 तैमी आत्मचिंतनीं शोभा । योगियांसी ॥ ८५ ॥
 स्नानसंध्या संस्थितु । होम तर्पण सहितु ।
 बैसला ध्यानस्तु । निठावर्त रुषि ॥ ८६ ॥

१ प्रतिपादी=विवरण करणारा. २ अग्न्यादि श्रिया. ३ मानव धर्मशास्त्रातील भृगुसंहितेचे ६ वे अध्यायात व नप्रस्थाचा उल्लेख आहे.

जेणें कोणही येक अवस्वरीं । इंद्रसंपत्ति सागरीं ।
 श्रापूनि घातली सर्वपरी । निमिष्या आंतु ॥ ८७ ॥
 साटी खांडियांचें बौने स्त्रीकारी । ह्मणे मीं निराहारी ।
 तो दुर्वासा अभ्यंतरीं । योगु भोगी ॥ ८८ ॥
 करितां येकादशी व्रत । अंबरुपीचें सत्वचित्त ।
 श्रापूनि दश अवतार भोगवित । विष्णू करवि ॥ ८९ ॥
 दुर्वासाचें सोकासैन । श्रीकृष्णु वाहे आपण ।
 तो निजरूप ध्यान । करी ह्मणौनि ॥ १९० ॥
 तेया दुर्वासयापासि । श्रीवस्छ बैसले परियेसी ।
 ध्याये ध्यान मानसीं । परवस्तूचें ॥ ९१ ॥
 जेणें रविबिंबमंडळीं । मूर्ति दाविली सोज्वळी ।
 परिक्षा दिधली अगा जवळी । विज्ञानेश्वरें ॥ ९२ ॥
 सप्त पुत्रां सहितु । युधिष्ठिरु तपोवनां आंतु ।
 मळमणि दैत्यें निभ्रांतु । पराभविला ॥ ९३ ॥
 तो योगिया देखौनि स्वभावं । शंकर काढावेयासी धांवे ।
 तो मळमणि वधावें । बहिरवरूपें ॥ ९४ ॥
 सांडूनि ग्रह स्त्री संपत्ति । गंधमादन पर्वतीं ।
 गूहकु रूपेश्वरु निश्चिति । आत्मज्ञानीं ॥ ९५ ॥
 नावें गिरिशु । तपें उतकर्षु ।
 स्वामी कार्तिकासरि महेशु । सदा मानी ॥ ९६ ॥
 ऋषि क्रौंचु । जेणें निरशिला डंबु प्रपंचु ।
 क्रौंच द्वीपीं निःप्रपंचु । सदा योगी ॥ ९७ ॥
 करितां देहशोषण कंपे । गर्व नेघे चि निजरूपें ।
 तपसामर्ध्यप्रतापें । सोमदंतासी ॥ ९८ ॥

१ नवेद्य. २ मागे मात्रा देण्याची पुरातन पद्धत अद्याप लेखकाने कायम ठेविली हो तीसे दिणते येथे मात्रा मागे आहे आणखी हि बरेच ठिकाणी असें लेखन आहे. ३ सुखापन, पालखी ४ येथपासून ओवा २११ पावेतो मूळ ग्रंथातील एक पान अनुपलब्ध असल्याने दुसऱ्या प्रतीवरून ह्या ओवा घेतल्या आहेत. भाषेवरून ही अर्वाचीन काली लिहिलेली आहे हे उघड होत आहेच.

जेयाचेनि श्रापाचेनि अनिळें । सगररायाचे महावृंद जळे ।
 तो कपिलु महामुनि हृदयकमळीं । भोगी परवस्तु ॥ ९९ ॥
 उपमे कळंकी चंद्रु । गंभीरते उणा समुद्रु ।
 तो कुक्ष शैलेंद्रु । तपाचार्यो ॥ २०० ॥
 पातला सायोज्यसेवदु । तिहीं घटिकाचा लोडु ।
 ध्याला परम वस्तु । हृदयकमळीं ॥ १ ॥
 तेयासि नेयावेया निभ्रांत । आले मृत्यकाळीं कृतांत ।
 ने वधिले येमदूत । षडानने ॥ २ ॥
 तो राउ शांत विवेकी । जाला चिरायु सुखी ।
 नांव तेया श्वेतकांक्षि । योगज्ञानी ॥ ३ ॥
 दधि साकांक्षीचा पुत्रु । पिप्पलाक्ष नामे पवित्र ।
 + + + । + + + ॥४॥
 बैसोनि मंदाकिनीचां तटीं । दिग्गजांचेयां पृष्ठीं ।
 राक्षसां त्रासिले सृष्टि । मांडव्यरुषि ॥ ५ ॥
 प्रज्ञेचेया प्रतीति । परवस्तूचिया स्तुति ।
 तो महिम्नरुषि मति । नेणों आगळा ॥ ६ ॥
 रुषि एकु मदनमुनि । भीमक रायाचा प्रधान हौनि ।
 तिघे पुत्र एक नदिनि । कन्या दिन्हली ॥ ७ ॥
 पडिलिया सांनिध्य पाश । जाहला हरणीबाग गर्भवास ।
 म्हणौनि द्वितीय अवतारीं उदास । मौन्य घेतलें ॥ ८ ॥
 ऐसा तापत्रयशांतु । शमदम तप युक्तु ।
 तो रूषीश्वरु जडभरतु । सर्वज्ञ राजा ॥ ९ ॥
 अवर चातूर्यसार । गणित गुणज्ञ अपार ।
 करिते जाले श्रीधर । श्रीरुषेश्वर ॥ २१० ॥
 पाहातां क्षितितळीचे महंत । गणगंधर्व समस्त ।
 परंगंभिर्यता अध्यात्मिक संत । श्रेष्ठादिक ॥ ११ ॥

सत्यसिंधूचिये उदरीं । शांतिरत्नाची वोविरी ।
 माझि दीपकाळिका साजिरी । रुषिरत्नांची ॥ १२ ॥
 तो विवेकभ्रमराचा रसु । ज्ञानरत्नाचा पुंजु ।
 तो रुषीश्वर सर्पिंजु । महा ज्ञानी ॥ १३ ॥
 जो मनिप्रेम ईश्वरभक्तु । आत्मधर्मी असक्तु ।
 तो ऋषीश्वरु भक्तु । ज्ञानसिंधु ॥ १४ ॥
 मोडौनि गर्भाचार गहनु । स्थिर केलें मनउन्मनु ।
 तो रुषीश्वरु नंदवर्धनु । विवेकवृक्षु ॥ १५ ॥
 भवोद्भव उत्पांतु । निरसौनि कंदर्प भ्रांतु ।
 लीनु तपोवनीं करसांतु । आत्मज्ञानी ॥ १६ ॥
 तत्वाची संनिधी । आगळी धर्मादि बुद्धि ।
 सुलज्ज रुषि उपाधी । वेष्टेचिना ॥ १७ ॥
 येकदंडी परमहंसु । जाणे पवनाचा डंसु ।
 फरी उत्तमु पवनाभ्यासु । भरत रुषि ॥ १८ ॥
 आचारेनि मार्गें । कर्मरुतु पुढां रिगे ।
 तो छेदूनु घातला मार्गें । निर्मळ रुषि ॥ १९ ॥
 रुषि येक सुखानंदु । तप पीउषाचा ईद्रु ।
 ना तो योगविद्यांपद्मिनिकंदु । निर्धारैसि ॥ २० ॥
 विकल्पार्चेंनि विटाळें । मन जयाचें न मैळें ।
 तो विमळ रुषि ज्ञानवळें । सदा सुखी ॥ २१ ॥
 तया विमळ रुषीचिये संनिधानीं । राहिला द्रुमतनयो मुनि ।
 फळें पत्रें सेउनी । योगु साधी ॥ २२ ॥
 त्या द्रुमतनयाचा गुरु । होये उर्ध्वपदु निर्धारु ।
 अविल रुषैश्वरु । ज्ञानदृष्टी ॥ २३ ॥
 ब्राह्मणु अङ्गिकेशु । जो रुषिमध्ये उदासु ।
 तयाचें तप देखौनु महेशु । शंका मानी ॥ २४ ॥

रुषीश्वरु बंदंतु । आचारपद विक्षांतु ।
 ब्राह्मणु ब्रुदशसुतु । मांडव्याचा ॥ २५ ॥
 रुषीश्वरु सदर्थु । कुष्णद्वैपायनु समर्थु ।
 तेणें पाहुनी चतुर्वेदार्थु । महाभारत केलें ॥ २६ ॥
 तें महाभारत श्रवणमात्रें । फिटलीं ब्रह्महत्यादि पापें विचित्रें ।
 जन्मेजयाचीं अपवित्रें । पापें गेलीं ॥ २७ ॥
 रुषि येक वामदेअ । जेणें महरुषी चक्रवर्ती राअ ।
 तो इंद्रपदीं बैसत खेअ । श्रापियला ॥ २८ ॥
 इंद्रायणीचेनि अभिळाषें । ऋषि सिणविले नौषें ।
 तो मृत्यमंडलीं पंचाशत वक्रसे । सर्पु जाला ॥ २९ ॥
 नहुष सर्परूपें देखिला । युधिष्ठिरें राये भला ।
 श्रापासी उश्रापु केला । कृपा करुनी ॥ २३० ॥
 अगस्तीमुनेश्वरें येकें चुळें । सप्तसागरांचीं जळें ।
 सोखूं आदरिलीं निर्मळें । योगबळें ॥ ३१ ॥
 वातापि आतापि दोन्हीं । राक्षस हिंसक जाणौनी ।
 उभय दैत्य श्रापुनी । भस्म केले ॥ ३२ ॥
 जेणें आत्मज्ञानांचेनि बळें । मंत्र सामर्थ्यांचेनि मेळें ।
 जन्मेजयो होमी नागकुळें । तो होमु विध्वंसिला ॥ ३३ ॥
 ऐसा तो ब्राह्मण अस्तिकु । अध्यात्मविवेकदीपकु ।
 जेणें नवकुळ नागलोकु । राखियला ॥ ३४ ॥
 तो अत्रि जयाचा पुत्रु । अग्निनास्ति होये विचित्रु ।
 तो अग्निरूप धरुनि पवित्रु । होमु करवी ॥ ३५ ॥
 तो शतवरुषे वरि । समुद्राचिये उदरीं ।
 जातां मनीं क्षोभु न धरि । भवार्णवाचा ॥ ३६ ॥
 ब्राह्मणु अक्षवक्रु । जेणें महिमांनिला शुक्रु ।
 आत्मज्ञानें येकचक्रु । होऊनि ठेला ॥ ३७ ॥

रुषि ह्यणिजे हिरागरु । पुण्यपियुषाचा सागरु ।
 ब्राह्मणु सर्वेश्वरु । आत्मज्ञानी ॥ ३८ ॥
 खीर दे ह्यणितलयां साठीं । करुनि खीरसागराची वाटी ।
 उपमन्यु पुढां धुर्जेठी । ठेविली पै ॥ ३९ ॥
 त्या उपमन्युची प्राये धाकुटी । त्यांसी आत्मज्ञान पोटीं ।
 जाणोन धुर्जेठी । सन्मानु केला ॥ १४० ॥
 रुषिश्वरु उदालकु । जो ब्रह्मविद्ये चालकु ।
 रुषीश्वरु नौतिलकु । समदर्शया ॥ ४१ ॥
 जेणें पौलिमां रायाची कामिनी । तियेचे कुंडलें तक्षक जाणौनि ।
 आणिले तपा लागौनि । दिधले दक्षिणेसी ॥ ४२ ॥
 पुसुनि अविद्येचा लेंखु । काढिला ब्रह्मविद्येचा मोसुं ।
 तो ब्राह्मणु आध्यात्मवेषु । रुषिमाजि ॥ ४३ ॥
 पुण्यदाता उदारु । ब्राह्मणु सनजात कुमरु ।
 दुजा सन्मानु मुनीश्वरु । गर्वरहितु ॥ ४४ ॥
 रुषी येकु सुखराजु भला । जो तपपियुषीं विरमला ।
 मग ब्रह्मविद्ये केला । प्रवेशु जेणें ॥ ४५ ॥
 संध्यायनु रुषीश्वरु । जो चतुर्दश भुवनीचा गुरु ।
 जो श्रीकृष्णनाथ चतुरु । सिधु हांये ॥ ४६ ॥
 रुषि अलिमल्य शल्यु । रुषि मुद्राबद्धु पिप्पलु ।
 ब्राह्मणु शतदर्शके शल्यु । रुषि समाप्य हो ॥ ४७ ॥
 रुषि येकु श्रीवल्लु कैसा । जो क्षितीचा कुवांसा ।
 देवांचा कैवारी जैसा । कृतांत वरि कोपे ॥ ४८ ॥
 जेणें पयोदधीचे दारवठे उघडिले । अनवसरु ह्यणौनु वारिले ।
 ते द्वारपाळ त्रासिले । थोरें कोपें ॥ ४९ ॥

१ त्या, त्यासी या रूपावरून हें पान १४१५ वे शतकांत लिहिलेलें असावे.
 या पोथीत दोन तऱ्हेचीं पानें आहेत काहीं अत्यन्त पुराण दिसतात व काहीं त्या
 मानानें जरा अर्वाचीन आहेत. २ मूस ? 'रस' असें पाठांतर. ३ आश्रय, साह्य.

सुदर्शन चक्र ठाणातरीं । होतें तेये अवस्वरीं ।
 तें भेण भुमीवरि । खिलिलें ठेलें ॥ २५० ॥
 दर्भशिखामात्रें । तेयाचेनि कोपें विचित्रें ।
 ज्याचेनि तपसामध्यें पवित्रें । अग्निदग्धें ॥ ५१ ॥
 तेजातरें त्रिभिर देखौनु । सहस्रफणि वासुमी गहन ।
 खटाटोपु जाणौनु । मोआळला ॥ ५२ ॥
 लक्ष्मी देवी विश्वरंजी । चरणकमळींकमाजी ।
 राजहंसी भीउनु जी । दडकली ते ॥ ५३ ॥
 अनंतकल्प शेषशयनी । योगनिद्रा गहनी ।
 श्री पुराणपुरुषोत्तमु उन्मंती । पहुडले होते ॥ ५४ ॥
 तें वक्षस्थळावरी । चरणघांते हाणितला थोरी ।
 अध्यात्मवेत्ता जाणौनि श्रीहरी । नमन केलें ॥ ५५ ॥
 तें देवाउरीचें । पद जालें हें साचें ।
 अद्यापि श्री वछलांछनाचें । पद पूजिजतसे ॥ ५६ ॥
 रुषि येकु वलीका । तपाचारें निका ।
 जेणें वरद केली अंबिका । योगागमें ॥ ५७ ॥
 जो तपोबळें ब्राम्हणु जाला । जेणे काळु जितला ।
 महाकाळु त्रासिला । तो मार्कंडेयो ॥ ५८ ॥
 रुषि मृकुंडु भला । ज्यासी मार्कंडेया सारिखां पुत्रु जाला ।
 जेणें सार्थकु केला । केसरिध्वजु ॥ ५९ ॥
 रुषि रोमहर्षणु । अजरामरु प्रवीणु ।
 जो आउठ कोडी मार्कंडेयाचा निपुणु । लाधला आयु ॥ २६० ॥
 भेष कृषि काळु । त्रापासी भिये विंध्याचळु ।
 तो रुषि मदनकाळु । कळानिधि ॥ ६१ ॥
 निद्रा भावगर्भी । मुक्तिशळाखा सुभी^१ ।
 तो रुषेश्वरु अलोभी । भावभोगिया ॥ ६२ ॥

जो ब्राह्मणु तपें चांगु । प्राणायाम अभ्यासी योगु ।
 तो मुनेश्वरु रुषि श्रींगु । विभांडकाचा ॥ ६३ ॥
 जो दशरथ रायाचां घरीं । होता आलेयावारि ।
 श्री त्रैलोक्यनाथु निराकारी । उदरासी आणिले ॥ ६४ ॥
 अनंतकल्प तपें । केलिया न पविजे योग स्वपें ।
 तें तूं परब्रह्म रामरूपें । आकारा आलेति ॥ ६५ ॥
 ब्राम्हणु विष्णु । जो सकळ धर्मी प्रविणु ।
 तेयाचा प्राण कृष्णु । विमळ प्रळयागीचा ॥ ६६ ॥
 जयाचा पडिलेयां श्रापु । हटकेश्वरा हो कंपु ।
 तो रुषेश्वरु कूहूकु । पुत्रु चित्रांगदाचा ॥ ६७ ॥
 कोपलेयां वृद्ध काश्यपासी । दिगज जाती मुर्ती ।
 जो आद्यमूळ ब्रम्हविद्येसी । पवनाभ्यासी ॥ ६८ ॥
 जो रुषेश्वरु विमनु । जेणें जन्म प्रणउ अभ्यासुनु ।
 प्रळयसु दैत्य श्रापुनु । भस्म केला ॥ ६९ ॥
 नवकुळ नागांचिये वेली । जेणें उत्पति सृजिली ।
 हे पुराणप्रसिद्ध बोलि । रुषिवचन भार्गउ ॥ २७० ॥
 रुषेश्वरु घंट धेनुवा । जो मानला सुरेंद्रदेवां ।
 जो आत्मज्ञान-मुक्तीचा टेवा । होऊनि असे ॥ ७१ ॥
 रुषेश्वरु विनाचकेचु । जेणें निरशिला प्रपंचु ।
 ब्राम्हणु याताबु सुनेचु । रुषि बब्रु ॥ ७२ ॥
 रुषि धेनुचार्या । जो सकळ धर्माचार्या ।
 रुखि त्रिदशु सूर्या- । समान तपें ॥ ७३ ॥
 रुषेश्वरु प्रत्सादनु । जेणें अधर्माचा घेतला वानु ।
 रुषि असुराननु । विक्षयांतु जो ॥ ७४ ॥
 रुषि बिल्हणु । जो सकळकळाप्रवीणु ।
 प्राणावर्त ब्राम्हणु । शांतीचा पै ॥ ७५ ॥

यैसे अठ्यासी सहस्र रुषी । विचरति सहजसुखी ।
 दशरथनृपती राहाविलें अवश्यकीं । योगालागि ॥ ७६ ॥
 हे रुषेश्वरांची नामावळी । अशेष सांगितली तुज जवळी ।
 आतां तुझां हृदयकमळीं । काइ मानलें ॥ ७७ ॥
 ब्रम्हरुषी राजरुषी मुनीश्वर । योगाभ्यासी निपुण थोर ।
 यांच्या संगतीं ठाकिजे वस्तु पर । अव्यक्त जे ॥ ७८ ॥
 सांगै न सिद्ध साधक अनेक । गोरक्षादि अशेष ।
 जिहीं संसारसंगु त्यजूनि निशेष । भस्म केलां ॥ ७९ ॥
 अनिळ बुध निरंजन । आदि अनादि मीन ।
 मछेंद्र चौरंगि गहन । भूचर जती ॥ २८० ॥
 गोरक्ष संती तंती अचळी । वीरु वालोई लीळा पांगळी ।
 सियाळी कनखळी । शवरिनाथु ॥ ८१ ॥
 निर्गुणु जळधो विरुवा । चर्पटि कंकाळी सरुवा ।
 भेगुडु चंपकी गरुवा । धुमणीनाथु ॥ ८२ ॥
 कडियाळी कंधडी गोळी । जाळांधरि मंकिकु दाळी ।
 मेदिनि पंकज चोळी । अनंतसिद्ध ॥ ८३ ॥
 ऐसेया अनंत सिद्धांचें साधन । सांगतां नेघैल तुझें मन ।
 आञ्जुर्वा ईद्रियांसिं दमन । जालें नाहिं ॥ ८४ ॥
 तवं रामु ह्मणे असे विनवणिं । हे अमूर्ता योगवाणिं ।
 काइ अमूर्ताचां आरोग्णीं । पुरे ह्मणवें ॥ ८५ ॥
 धन्य आमचा सूर्यवंशु । तुह्मां सारिखे ज्ञान उपदेशु ।
 आतां तुटला भवपाशु । निश्चयेंसीं ॥ ८६ ॥
 स्तुति स्तौत्य उभयता । करणें न लगे सर्वथा ।
 आतां सांगें रघुनाथा । जीवीचें तुं ॥ ८७ ॥

१ था पूर्वी 'इंगनी' हा कडर समासात जास्त घातला आहे
 २ थापुढें समासात 'मायागी' जास्त आहे ३ अमृता=अमृताची ४ खाणे,
 घेणे पिणे

- आगा जाईजे वैरागरा । तेथ खणतां लागे हिरा ।
 ढाळनि सकळ शास्त्रां । राहिजे येके लोई ॥ ८८ ॥
 येका येकी योगारूढु । जाहालां होईन ह्यणे मूढु ।
 पुसतां लागे गोडु । गुरुशिष्य जाणे ॥ ८९ ॥
- पुसतां पुसतां । जाणवे शिष्यांचें आर्त ।
 गुरु हि तत्वता । सिष्यु जाणे ॥ २९० ॥
 सडितां सडितां तांदुळ । बरवे होती उजळ ।
 कां धूतां उज्वळ । वस्त्र जैसें ॥ ९१ ॥
 तये धूतलिये वस्त्रां जैसें । रंगु दिजे तो वैसे ।
 नां चोखें सुवर्णावरि जैसें । सुजाती माणिक ॥ ९२ ॥
 इतुकी वसिष्ठरुषीची बोली । म्यां संस्कृताची मन्हाटि केली ।
 उधरावेया केवळी । बहुतां लोकां ॥ ९३ ॥
 जैसी दीपामाझि दिवटी । कां तिथिमाझि पूर्णिमां गोमटी ।
 तैसी भाषांमध्ये मन्हाटी । सर्वोत्तम ॥ ९४ ॥
 जैसी सरितांमध्ये गोदावरी । कां पर्वतांमध्ये रत्नागिरि ।
 तैसी भाषांमध्ये साजिरि । मन्हाटि पें ॥ ९५ ॥
 हरळांमध्ये रत्नकिळा । कां पुष्पामध्ये कपळ ।
 तैसी भाषामध्ये सोहज्वळा । शोभिवंत दिसे ॥ ९६ ॥
 दुर्गावरि शोभे चरि । कां मुक्ताफळे शोभती हारी ।
 तैसी शोभे भाषां माझारि । मन्हाटी पें ॥ ९७ ॥
 तीर्थां मध्ये काशी । कां व्रतांमध्ये येकादशी ।
 भाषांमध्ये तैसी । मन्हाटी शोभिवंत ॥ ९८ ॥
 परिमळांमध्ये कस्तुरी । कां अमरांमध्ये शंबरारी ।
 तैसी मन्हाटी सुंदरि । भाषांमध्ये ॥ ९९ ॥

१ खाण. २ लो=लक्ष लोई=लक्षी, लया. ३ येवें 'का' जास्त मागाहून घातला आहे. ४ शुद्ध. ५ बारिक खोडा.

ऐसी मन्हाटी सुंदरी । ते संस्कृतां शोधु करी ।
 शटिकं बैसवी हृदयमंदिरीं । अज्ञानांचां ॥ ३०० ॥
 मूर्खहृदयातें बोधी । विविध अर्थातें शोधी ।
 अज्ञानासी बोधी । मन्हाटि पै ॥ १ ॥
 मूर्खासि चतुरां करी । सोधु दावी सारासारी ।
 ज्ञातव्य वाखाणी संसारीं । मन्हाटी हे ॥ २ ॥
 बहुत संस्कृतीं अनुरागु । सर्वशास्त्रीं विचारु चांगु ।
 परि मन्हाटिवांचूनि पांगु । कवण फेडी ॥ ३ ॥
 मन्हाटी बोलतां बरवि । सर्वत्र जाणीव मिरवी ।
 दुर्जनां करवीं सांडवी । पाषांड पै ॥ ४ ॥
 ऐसिया मन्हाटिया पवित्रा । लेणें करीन अध्यात्मशास्त्रां ।
 बहुतां लोकांसीं पवित्रा । करावेयां ॥ ५ ॥
 या कारणें कष्टीं । योगु सूनु दृष्टी ।
 विनवितसे श्रोतेजनां श्रुष्टीं । ज्ञानदेअ ॥ ६ ॥
 श्रोते जनां नमस्कारु । तुह्मीं सर्व सुखाचा सागरु ।
 तुमचा होये कृपाकरु । तरि ग्रंथासी रूप ॥ ७ ॥
 भरला पदार्थां अनेकां । वक्ता चतुरु जाला निका ।
 परि श्रोतेनवीण वक्ता । चतुरु केवि ॥ ८ ॥
 तांथुवेविण प्रकारु । केवि होये मुक्तांचां हारु ।
 तैसा श्रोतयावीण टीकाकारु । श्लाघ्यु कैचा ॥ ९ ॥
 खिर नीर येकत्र पर्वाडु । तेथ राजहंसु करि वाडुं ।
 तरि पयजळाचा निवाडु । केवि होये ॥ ३१० ॥
 समुद्रीचा पाणिंबुडा । काढी विविधें मुक्ताफळें फुडां ।
 परि पारस्त्रियेविण सुपाणि खरडां । केवि होये ॥ ११ ॥

- १ समासात 'चा' आहे. २ सटीक; सार्थ (१) ३ पराधीनपणा ४ पद+
 अर्थ. पदे व त्यांचा अर्थ. ५ तंतु. ६ ठाव, अवकाश. ७ कोडे, येथे 'कु'
 जास्त समासांत आहे ह्यणून त्याचा अर्थ 'कुबराई' असा घ्यावा. ८ फुडे=खरे.
 ९ खरडे मोती. + येथे 'सि' जास्त आहे.


स्वामींचे अवसान अवस्वरीं । सेवकु उठे प्राणावरी ।
 तेथ स्वामी दुचिता तारि । कवण करी मानु तया ॥ १२ ॥
 चरण चालणें होती कीरु । परि तो नेत्रीं असे अधिकारु ।
 तैसा वक्ता नोहे चतुरु । श्रोतेनविण ॥ १३ ॥
 वन्दि प्रसवौनि खडतरु । सूर्यकांतीं होए निर्धारु ।
 परि तो ठेविला अधिकारु । रविमंडळा ॥ १४ ॥
 सोमकांतु द्रवता कीरु होये । परि ते हातवटि चंद्रीं चि आहे ।
 तैसा वक्ता चि परि वग्ता नोहे । श्रोतेनविणं ॥ १५ ॥
 वैखरी बोलौनि वगत्रीं । परि तो आईकता-अधिकारु श्रोत्रीं ।
 तैसा श्रोतेनविण जगत्रीं । वग्ता केवि माने ॥ १६ ॥
 तुमचिये कृपेवीण । वग्तव्य मानी कवण ।
 मिं प्राकृत येक हीण । श्लाघ्य किजे ॥ १७ ॥
 मनें वाचा कर्मणा । पुढीलंच्या प्रमाणुं समान गुणां ।
 मेरु येवढें महिमान । ठेवा तुह्नि ॥ १८ ॥
 ऐसें कारुण्य तुमचे चोखडें । जें कल्पतरूचेनि पाडें ।
 आर्ति पुरवी ह्यणौनी कोंडें । विनवितसें ॥ १९ ॥
 तुह्नी अवळोकाल प्रियता । तरि ग्रंथु घेईल मान्यता ।
 मज दुर्बळासी ह्यणतील ज्ञाता । योगज्ञानी ॥ २० ॥
 तुह्मां श्रोतयां शुभा । अक्षोभ तुमची सभा ।
 ह्यणौनि मिं आपशोभा । दावितुसें ॥ २१ ॥
 जैसें अगणित तारामंडळ । कीं समुद्रार्णवीचें जळ ।
 तैसें तुमचें सभामंडळ । अक्षोभ जी ॥ २२ ॥
 नां विष्णुलोकीची श्रुष्टि । अमोघमेघांची वृष्टि ।
 कां अमूर्त चंद्राची दृष्टि । तैसे तुह्नी ॥ २३ ॥

१ या ओवीतील 'उठे प्राणावरी' या पदाचा अर्थ जरा चमत्कारिक आहे. 'प्राण देण्यास तयार होतो'. हा त्याचा अर्थ आहे. २ पहा -सोमकात द्रवता कीरु होये. परी ते हातवटी चंद्रि चि आहे ॥ श्री हा. ९×२९. ३ ऐकण्याचा, वस्तुतः ऐकणाराचा. ४ कौतुकानें.

कल्पतरुचें देणें । कां कामधेनूचें दूभणें ।
 चिंतामणीचें पुरवणें । तैसे तुह्मीं ॥ २४ ॥
 तुह्मां संतांचीसभा । श्रोतेजनांची अक्षोभा ।
 जैसा गभीरु मेरुशोभा । न पवे चि जि ॥ २५ ॥
 ऐसेयां सर्वज्ञा श्रोतयां प्रति । विनविलें तें परिसति ।
 परि पाखांडियांची संतीं । लेखा नये ॥ २६ ॥
 जें कळयोगीचेंनि काळें । कर्तृत्वं पालटिलें सकळें ।
 येथ नांदिजे केवळें । अधमें पै ॥ २७ ॥
 नारी होती परद्वारिणी । निर्जळा बावी पोखरिणी ।
 फळ फूल द्दमांगणीं । आधि चि ना ॥ २८ ॥
 दिनेदीन खिन्न । पातले सर्व सुखांसीन ।
 विहित कर्मीं हीन । विश्व सकळ ॥ २९ ॥
 तीर्थें भंगती श्रृष्टि । लोकांसी दोषदृष्टी ।
 जागिजे पापिंष्टी । विषयांवरि ॥ ३३० ॥
 लोपले आचार । हारपले विचार ।
 ब्राह्मणीं सदाचार । सांडिले पै ॥ ३१ ॥
 गत क्रिया पवित्रा । भंगली यात्रा ।
 पित्या आणि पुत्रा । महा वैर ॥ ३२ ॥
 क्लृकर्माचेया विनोदा । विश्व रिघे सदा ।
 अपार निंदा । साधूंची पै ॥ ३३ ॥
 ऐसी कलयुगीची परी । पाखांडी जाले घरोघरीं ।
 जे दुराचारी । पापरूप ॥ ३४ ॥
 ऐसेयां दुर्जनां दुष्टां । लावावेया सुष्टा वाटा ।
 हा ग्रंथु केल्ला मन्हाटा । या चि लागि ॥ ३५ ॥
 तव गुरु ह्यणती पारु । बोलतां ग्रंथु घेतसे पसरु ।
 तुं बोलतासि उपकारु । बहुतांचा पै ॥ ३३६ ॥

इति श्री योगवासिष्ठे । वसिष्ठ रामसंवादे रुषिसिद्धसंगप्रशंसा नाम
 प्रथमोध्यायः ॥ ॥ ७ ॥ ० ॥

॥ अध्याय दुसरा ॥



आतां सावचित्तं अंतष्करणं । वसिष्ठासी रामु काइ ह्यणे ।
 तें सांघैन बोलणें । ह्यणे ज्ञानदे० ॥ १ ॥
 तेथ पुसता राम सूर्यवंशी । सांघताये वसिष्ठ रुषि ।
 तेथिची गोडी कैसी । तें अव्यक्तु जाणें ॥ २ ॥
 सिक्षासिं गुरुची आर्ति । गुरु सिक्ष्याची प्रीति ।
 उभयता भाग्यगती । कैसी पां ॥ ३ ॥
 सद्वंशजू सिष्यु । आणि योगज्ञानीं दक्षु ।
 गुरुतें तरावया पक्षु । पुसतुसे ॥ ४ ॥
 वाप वशिष्ठु भाग्यवंतु । परब्रह्मंसी येकांतु ।
 अवतारु परि भ्रांतु । कारुण्य भाकि ॥ ५ ॥
 तुह्मीं योगज्ञानी श्रेष्ठ । आणि रुषिमाजि वरिष्ठ ।
 माझे गर्भवास कष्ट । निरसावे ॥ ६ ॥
 आतां वसिष्ठ योगियां' राणा । रामु भाकितुसे करुणा ।
 परमार्थीचिया खुणा । लागौनिया ॥ ७ ॥
 तंव तया चि प्रसंगा माझारि । शिष्यु गुरुतें प्रष्णु करी ।
 जि उपदेशावेया संसारीं । योग्य कवणु ॥ ८ ॥
 तंव गुरु ह्यणती आपण । पुसतासि शिक्षाचें लक्षण ।
 तरि सावध करी अंतष्करण । निर्धारिंसी ॥ ९ ॥
 बोळखिजे मांनसीं । जो देखिजे अळसी ।
 सिक्षु न कीजे तयासी । सद्वुरायें ॥ १० ॥
 जयाचें चंचळ मन । आणि जाणिजे परार्थीन ।
 विशेष लक्षणीं दुर्जन । तो सिष्यु न कीजे ॥ ११ ॥
 आपण नव्हे स्वयंभु । वरि विचारें मुक्तंभु ।
 लाभालाभीं नेणे प्रारंभु । तो सिष्यु न कीजे ॥ १२ ॥

सदा कळीं करू । नाहिं धर्माधर्मीं विचारु ।
 नोळखे आपपरु । तो शिष्यु नको ॥ १३ ॥
 जो देखिजे वेसनीं निपुणुं । अती चांचल्यतनू ।
 निर्धारिंसीं अज्ञानु । तो सिक्षु न कीजे ॥ १४ ॥
 जो देखिजे कपटु । अनृतभाषीं शटु ।
 असंगळुं नष्टु । तो शिष्यु न कीजे ॥ १५ ॥
 आर्ति उपजे बरवि । स्वकार्य तत्पर करवी ।
 गुरुकार्य जिरवी । प्रळापौनु ॥ १६ ॥
 मानसीं कठिन कोप । अनृत बोलणें अमूप ।
 अन्नांची बहु लालुष्य । तो शिष्यु नको ॥ १७ ॥
 लटकि च घे भांभं । करी अपार डंभ ।
 बुद्धि नांहिं स्वयंभ । तो सिष्य नको ॥ १८ ॥
 सदा श्रिंघारि काया । हृदयीं नांदे अनृत्य माया ।
 जो देखिजे मंदातिर्या । तो सिक्षु नको ॥ १९ ॥
 उर्मीचा ले उत्कर्ष । शून्यहृदय मूर्ख ।
 गुरुसी देखे तर्क । जीवीत्वाचा ॥ २० ॥
 वेवादीं नित्य रतु । पाहे द्विजांचा अंतु ।
 विश्वासीं करी घातु । तो शिष्यु नको ॥ २१ ॥
 प्रज्ञार्थी अल्पु । मिथ्या चि करी जल्पु ।
 भेदार्थी विकल्पु । तो शिष्यु नको ॥ २२ ॥
 करी जारण मारण स्तंभन । घुट्टका उचाटन मोहन ।
 धातु यंत्र मंत्र अंजन । ईत्यादि सिद्धी ॥ २३ ॥
 सिद्धि साधन अकंक्षा । वैश्यादि करणि संक्षया ।
 कूजांत्र कौटंल्य परिक्षा । करुनु पाहे ॥ २४ ॥

१ परकीयाचे आश्रयास राहणारा ? ओसंगळ-छत्र, कृपा. २ शोभा, आभास. ३ अतिमंद. ४ ज्याच्या उर्मी प्रबल आहेत, असा. ५ भक्त जो एक मंत्रित गोलक देतात तो.

निर्धारं अज्ञानु । बरि विशेषं श्रधाहीनु ।
देखिजे संशयात्मकु । नाशरूपु ॥ २५ ॥
परद्रव्य तस्करु । गुरुस्थानीं कातरु ।
परद्वारीं सदां रतु । तो निका नोहे ॥ २६ ॥
सदां अनथीं उभा । अमंगल्लु आणि अशुभा ।
गुरूसीं ये क्षोभां । तो निका नोहे ॥ २७ ॥
अनेगीं नाथिलिया व्रतीं । वेष्टितु उलंबनी समस्तीं ।
अधर्मीं पाहातां क्षितीं । दुजा नाहिं^३ ॥ २८ ॥
उर्मट्ट आणि वार्जडु । निसत्व निद्रितु अन्हांडु ।
अज्ञानु अपसरु झडु । तो त्यजावा ॥ २९ ॥
दुष्ट दुर्जनु शोषी । आहाचु अधरु असंतोषी ।
शत्रू संशयात्मकु दोषी । दीर्घ क्रोधी ॥ ३० ॥
उधदु उमेडुं असंतण्डु । हटीं कपडु कुचिण्डु ।
अक्रियु अविश्वासी मर्कडु । तो शिष्यु नको ॥ ३१ ॥
वंचकु विलंबकु कोपी । विसरु विग्रहो पापी ।
श्रीगुरूतें साक्षेपी^४ । सभे माझि ॥ ३२ ॥
व्याकुल्ल कुचर्चकु रागी । उर्मिं गर्वु आंगी ।
मिथ्या चि कुसंगी । तो निका नोहे ॥ ३३ ॥
हटि हिटा हिंसकु । निर्लज्जु निर्भयो निंदकु ।
चपल्ल चंचल्ल चिंतकु । तो सिक्षु नको ॥ ३४ ॥
विसरु व्येवादी व्यसनिकु । विघडु विसरु वर्मिकु ।
कनिष्ठ कोपी क्रूरकु । तो वर्जिजे ॥ ३५ ॥

१ 'सदा' या पदावरून एखादें वेळचे परद्वारगमन क्षम्य असें नव्हें. तर ते अतिरेक दर्शक नुसतें पद आहे. २ 'अक्षोभा' असें पाठांतर. ३ या श्लोकाचा अर्थ स्थूलमानाने असा दिसतो. 'अनेक परस्पराविरुद्ध व्रतांनीं जो नेहमीं आवृत्त, ह्यापून अधर्मी'. ४ वाचाळ, वादाळ्या. ५ उमाठ-फुगलेला, चढलेला. ६ अधिक्षेपी या अर्थानें हा शब्द असल्यास न कळे.

सदा करि उद्वेगु । अतुट दुर्जनाचा संगु ।
 बहुत वैश्यांचा अनुरागु । तो निका नोहे ॥ ३६ ॥
 चीरु वाचालिकु चुंबकु । लटिका लंपटु लावकु ।
 क्षणयेक षटु चित्तसम्यकु । तो नको ॥ ३७ ॥
 मद्यमांस सेवकु जूआरी^१ । वैश्या पापार्थि चोरी ।
 परद्वार अहिर्णेसी करी । तो वर्जावा ॥ ३८ ॥
 हाट चोहटां उभा ठाये । परस्त्रिया न्याहळून पाहे ।
 वृथा घरोघर जाये । तो वर्जावा ॥ ३९ ॥
 वापी कूप तटाकीं । विषयचेष्टा करी अनेकीं ।
 नाहिं नित्याचारीं वोळखीं । तो निका नोहे ॥ ४० ॥
 बाल रंजक शब्दे खेळवी । परस्त्रियांतें चाळवी ।
 विषयार्थें भलेतीसी आळवी । तो सिधु न किजे ॥ ४१ ॥
 अवळे सवळे रात्रीं । उभा ठाये कळासां सूत्रीं^२ ।
 अवसंधीं तिष्ठे अवसुत्रीं । तो दूरी किजे ॥ ४२ ॥
 कारुण्य कृपा रहितु । निर्दय दात्य सुकृता नाहिं आर्तु ।
 जीववधांचां ठाईं घातु । तो परित्यजिजे ॥ ४३ ॥
 श्रद्धाहीनु जो देखिजे । निश्चितु पापात्मा वोळखिजे ।
 नास्तिकांतें कीजे । दूरी देखां ॥ ४४ ॥
 भिन्नकु आणि भेदवादी । पाषांडी आणि गापबुद्धि ।
 साधुजनांतें निंदी । तो सिधु नको ॥ ४५ ॥
 स्वधर्मीं विमुग्घु । नाहिं परिणामीं संतोखु ।
 सदा करी पापघोषु । तो दूरी क्हीजे ॥ ४६ ॥
 जो देखिजे संशयात्मकु । धूर्तु आणि हेतकु ।
 दुराचारी बकट्तिकु । तो सिधु नको ॥ ४७ ॥
 जाउनि संताजवाळि बैसे । कांहिं त्यांसी पुसे ।
 उत्तर घेऊनि हांसे । जगापुढां ॥ ४८ ॥

१ मागे २६ वी ओवीवरील टाप पहा. येथे 'वैश्या' चे 'एवजी' 'वैश्या' पाहिजे. २ एकप्रकारचा खेळ.

संतांचां उतरां । संतांसीं वेवादु करी ।
 उणिव आणी सर्व प्रकारी । अमंगळ तो ॥ ४९ ॥
 संतांची कूटि' खाये । सदा अनर्थु वाहे ।
 स्वधर्माचा अंतु पाहे । तो सिक्षु न कीजे ॥ ५० ॥
 सत्योत्तर नांहीं वाणीं । देहीं अकर्ताची खाणि ।
 तो सिक्षु न कीजे कव्हणीं । तत्ववेत्ता ५१ ॥
 धर्मी चाड श्रद्धा नांहीं । शत्रु येकु पांहीं ।
 मग परतौनि न पाहे कहिं । तो सिक्षु नोहे ॥ ५२ ॥
 सिको पाहे वेधावति । परि हृदयीं नांहीं आत्ति ।
 करी संतासीं धूर्ति । तो सिक्षु तेजावा ॥ ५३ ॥
 अवसरु आणि अभाग्या । लंपटु आणि दुलंग्या ।
 क्षेणिकु आणि स्मशानवैराग्या । तो सिक्षु नको ॥ ५४ ॥
 निंदकु आणि कर्मभ्रष्टु । तर्कवादी आणि क्षमानष्टु ।
 कुतर्कवासनीं कुचेष्टु । तो निका नोहे ॥ ५५ ॥
 सदा भार्षीं कार्पण्य । देखिजे असंतुष्टपण ।
 अमृत्य बोले अगण्य । तो निका नोहे ॥ ५६ ॥
 देखिजे शोकाकुळितु । चिंतातुरु बहुतु ।
 निश्चळत्व आणि येकांतु । कहि चि नांहीं ॥ ५७ ॥
 जो कां आत्महिंसकु । आणि वेवादमार्गु प्रवर्तकु ।
 सर्वार्थी अविवेकु । तो सिक्षु नको ॥ ५८ ॥
 बुद्धि नांहीं स्वतंतरी । दृढत्व नांहीं शरीरीं ।
 वेळोवेळां भांडाई करी । आपण चि ॥ ५९ ॥
 कामिकु आणि क्रोधी । लोभिकु आणि मंदबुद्धि ।
 मोहिकु आणि अशोधी । तो सिक्षु नको ॥ ६० ॥
 हर्षरहितु विषादी । शोकचिंतात्मकु निर्बुद्धि ।
 दुर्वाड सदा शोधी । तो सिक्षु न कीजे ॥ ६१ ॥

१ आळ. २ ब्रह्मविद्या ? वेद ? ३ कृपणता. येथे ' भाषेत नेहर्मा दैन्य
'खविणारा.'

हटें पुढिलांसी अडवी । वर्मोच्चारीं लाजवी ।
 नव्हे तां अर्थू जडवी । पुढिलाचां आंगीं ॥ ६२ ॥
 आपुला चि प्रळापु वाढवी । सवमें वक्तयासी अडवी ।
 संसर्गीं दुष्टता वोडवी । तो सिक्षु नको ॥ ६३ ॥
 करि अपार ह्युं । ज्यासी नासाग्रीं तमु ।
 भूलिवां बहुत भ्रमु । तो सिक्षु न कीजे ॥ ६४ ॥
 सदा कर्मकांड चि देषे । सदाचारें बहू चि तोषे ।
 योगियां कर्मीं घालि विशेषें । तो सिक्षु नोको ॥ ६५ ॥
 स्वधर्मार्थें ह्मणे जड । बहू कर्मक्रियेचें कोड ।
 हीणांतें करी वाड । तो सिक्षु नको ॥ ६६ ॥
 स्वकार्य आधिं घडी । परकार्य वृथा दवडी ।
 रात्रिदिवसु पाहे सवडि । निंदा करावया ॥ ६७ ॥
 पुढिलासी अपमानु करी । सदा आळवी वर्मोचारीं ।
 ना तरि दुर्वचन मारी । सात्विकांथे ॥ ६८ ॥
 हृदई वाहे आकृतें । लटिका चि मित्रत्वे वत्ते ।
 त्याचा विश्वासु धूतें । न करावा ॥ ६९ ॥
 येरणं लावालावि करी । अश्वटे बोले घोघरीं ।
 तो सिक्षु नकीजे चतुरीं । तत्वता ॥ ७० ॥
 होकया होका मेळवी । दुलंगी दोषांतें वाढवी ।
 तो सिक्षु स्वभावीं । अषटा चि ॥ ७१ ॥
 ऐसा जो मध्यलंडु । वाढवी आपुला चि फंडु ।
 दुर्मती कोंडु । तो सिक्षु नको ॥ ७२ ॥
 येक चि ज्ञान निरुति । निर्धारें दोषे अभ्यासिती ।
 स्थिर होये सुष्टाचिये चितीं । तो सत्सिक्षु पै ॥ ७३ ॥

१ 'अहम्' = अहंकार. २ ज्यास अत्यंत भ्रम अथवा विसरालुपणा असा
 ३ 'थे' = ते हा चतुर्थीचा प्रत्यय लक्षात घेण्यासारखा आहे. 'अर्थे' याचें अप-
 भ्रष्ट रूप तर 'थे' नाहीं ? ४ हलकट. ५ खोटा, वेळेवर नजर देऊन बदलणारा,
 आविश्वासी. ६ कुडा ?

तें चि ज्ञान । दुजेयासी ये परिपूर्ण ।
 तो पापिया गुरूसी दुष्टपण । करुं लागे ॥ ७४ ॥
 येथ आश्चर्य नाहिं । सुष्ट थोडे चि पाहिं ।
 दुष्ट कळिआंतु उणे नाहिं । जाणिजसु ॥ ७५ ॥
 मिं बोलतसें श्लोकार्थु । ग्रंथु असे पसरु घेतु ।
 जरि बोले संकळितार्थु । तरि ग्रंथु ठाकैल ॥ ७६ ॥
 सांगतां नुबंगे चि वसिष्ठु । परिसतां न भंगे चि रामु सुभट्टु ।
 मग मज उबगवट्टु । कां वाटतसे ॥ ७७ ॥
 पावौनु येकू चि गुणु । जेवि लवे वंशज धणु ।
 तैसा सुष्ट विद्या पावौनु । सिधि पावे ॥ ७८ ॥
 आणुनु मंचकगात्रीं । गुणकोडी येकि लाविले मूर्तीं ।
 तरि लवणभंजन गात्रीं । येईल काई ॥ ७९ ॥
 तैसें सांडावे अवगुण । वसिष्ठ ऋषि बोलिले आपण ।
 ते मन्हाटि टिका करुनु । सांगतुसे ॥ ८० ॥
 जन त्रिविध कुचरु । करिती निंदेचा संसारु ।
 याकारणें परिहरु । घेतासि जे ॥ ८१ ॥
 श्लोकार्थींचें अक्षर उणें । बोलौनु मन्हाटि बोलणें ।
 अथवा आगळीक बोलणें । तन्हीं पाप ॥ ८२ ॥
 श्रीनिवृत्तिचरणांचिया कृपा । मियां मन्हाटि केलीया अमूपा ।
 मुळग्रंथु पाहोनु संतोषा कां आक्षेपा । ज्ञानदे^३ म्हणे ॥ ८३ ॥

इतिश्री योगवासिष्ठे वसिष्ठरामसंवादे सिक्षदूषणं नामः द्वितीयो-
 ध्यायः ॥ २ ॥

१ न कटाळे. २ अत्यादारार्ची बोलणां, येथे मऊपणा ३ येथे पूर्वी 'उप-
 खा' असें पाठांतर हांतें. तो शब्द खोडून 'अमूपा' हा शब्द घातला आहे.
 'उपखा'=(तृतिया)=मोठ्या श्रमानें. हा च पाठ बग.

॥ अध्याय तिसरा ॥

आतां सांझनि अध्यात्मगोडी । दुर्जनु दोषांतें जोडी ।
 जैसी सुकरासी आवडि । अमेध्याची ॥ १ ॥
 सुष्ट जन धर्मु चि आश्रंती । अधर्मु सांडिती ।
 ज्ञानामृत सेविती । कर्णपुटीं ॥ २ ॥
 जैसैं खिरनीर मिश्रित असे । तेथ राजहंसु वैसे ।
 तो खिरपान करी निरवसैं । तोय तें ठेवी ॥ ३ ॥
 घालणिआंतु बरवें तें खिरें । मग खडा ढंप चि उरे ।
 तैसा दुर्जनु सांडी निर्धारें । दोषु चि घे ॥ ४ ॥
 विविध शास्त्रांचिया राशी । जरि किजे दुर्जनांपासिं ।
 परि तो बोधु मानसीं । घे चि नां ॥ ५ ॥
 समुद्रीं सिंपीचां पोटीं । स्वातितोय पडे संपुटीं ।
 तेथ मुक्ताफळें गोमटिं । निफजतीं ॥ ६ ॥
 तें चि तोय कर्दळीगर्भी पडे । तरि कर्पूरु चि जोडे ।
 व्याळमुखीं पडे । तें विष होये ॥ ७ ॥
 जैसा आधर्णीं पडला हरळु । तो संग्गास्तन्न नोहे मवाळु ।
 तैसा बहुतीं शास्त्रीं बोधिला खळु । तो मृदु नोहे ॥ ८ ॥
 षिरें कोळिसां धूतला । तो अधिक कृष्णवर्णु जाला ।
 तैसा दुर्जनु सर्वशास्त्रीं बुझाविला । दोषु न संडी ॥ ९ ॥
 कूर्माचिये पाठि । मृदत्वाकारणें कष्टीं ।
 थोर किजे आंठि । परि मृदु नोहे ॥ १० ॥
 तैसा दुर्जनु अनेगिपरि । बुझाविजे सर्वप्रकारी ।
 ते दुष्टबुद्धि शरीरी । हूनि न वचे ॥ ११ ॥

१ आश्रय करतात. २ गेला आहे वास ज्याचा असे द्वाणजे निःशेष. ह्य
 शब्द कोठें सांपडत नाही. ३ क्षारे—टुधाने. ४ कोळसा. ५ अट्टहास, कष्ट.

तोय पडे गिरिकुटां । तें धांवत चि ये तळवटां ।
 तैसें सिक्कविजे दुष्टां । तें स्थिर नोहे ॥ १२ ॥
 नां तारि अंभूत सांठविलें कांचभांडीं । तें काई जाणे तेयाची गोडि ।
 तैसा दुर्जनु नेघपे गोडि । अध्यात्माची ॥ १३ ॥
 तंब रामु ह्मणे रुषिराया । कैसे गुण होआवे उपदेशावेया ।
 तें सांगिजे गुरुराया । कृपा करुनि ॥ १४ ॥
 तंब गुरु ह्मणति पारु । जो देखिजे सदाचारु ।
 ब्राह्मणु क्षत्री वैश्य शूद्रु । भलेता हो ॥ १५ ॥
 स्वकर्मी निपुणता । शास्त्रार्थु पुसे चालता ।
 तो चि कीजे अध्यात्मवेत्ता । निपुणपें ॥ १६ ॥
 सर्वशास्त्रीं चतुरु । वरि सात्विकुं स्वाक्षरु ।
 तयासी बोधु कथिलेयां थोरु । धर्मु असे ॥ १७ ॥
 हें येकांतीं भोगावें । आत्मज्ञान साधावें ।
 अनभौनि भोगावें । तो चि सिक्षु ॥ १८ ॥
 मनोभावीं निर्मळु । सदाकालीं निश्चळु ।
 निर्मळत्वें केवळु । निर्मळराशि ॥ १९ ॥
 धर्मशीळु आणि सखोलु । वचनीं सत्यवोलु ।
 प्रज्ञार्थीं प्रतिमळु । दुजा नाहिं ॥ २० ॥
 देवीं धर्मीं रतु । नावडे जीवहंतु ।
 पाहातां उत्पातु । आधि चि नां ॥ २१ ॥
 अहिंसकु तत्वता । विशेषें गुरुभक्ता ।
 धर्माधर्मीं ज्ञाता । तो सिक्षु कीजे ॥ २२ ॥
 धन पुत्र कळत्र । शरीर प्राणु पशुजात ।
 समस्त गुरुसमर्पित । कीजे देखां ॥ २३ ॥

* अमृत. १ जीवांचे हनन करणारा अथवा जीवांचे हनन. परंतु पहिलाच
 थें बगोबर आहें. कारण पुढच्या ओवींत 'अहिंसकु' हे पद आले आहे,

सदुत्तरु सत्यवाणी । जेणें तिर्थपर्वणीं ।
 सत्पार्त्रीं करी भजनी । तो सिधु कीजे ॥ २४ ॥
 जो सर्वभूतीं । दया दे समस्तीं ।
 वचनीं नाहिं नास्ति । तो सिधु किजे ॥ २५ ॥
 संतां महतांची आतिं । सत्यबुद्धि संपूर्तिं ।
 जयासिं असे धूर्तिं । तो सिधु किजे ॥ २६ ॥
 गंहीरु आणि गंभीरता । उदासु आणि पवित्रता ।
 सात्विकु आणि श्रोता । धर्मग्राह्य ॥ २७ ॥
 धर्मकथा आवडे गोड । संतसेवेची बहु चाड ।
 अनृताचें नाहिं कोड । तो सिधु किजे ॥ २८ ॥
 जयासिं कृपा कारुण्य बहुत । सदा निश्चळचित्त ।
 जयाची समतादृष्टि निश्चित । सर्वभूतीं ॥ २९ ॥
 व्रती न करि भंगु । नांवडे पराविये वस्तूचा संगु ।
 परब्रह्मअभ्यासीं चांगु । भरु जयासी ॥ ३० ॥
 असति वस्तु न वंची । दैन्यत्व काहिं न शोची ।
 जेथ नवाई प्रज्ञेची । तो सिधु किजे ॥ ३१ ॥
 ज्ञानदे^३ ह्यणे निवृत्तीचा । हा अभ्या^३ संपला सिष्यलक्षणांचा ।
 जें बोलिली वसिष्ठरुषीची वाचा । ते चि सांगितली ॥३२॥
 आतां संतांचें लक्षण । पूसतुसे रामराणां ।
 संसारु तारावया कारण । ते कवण पुरुष ॥ ३३ ॥
 कैसीया ^३ळखावे खुणा । कैसें त्यांचें प्रतिमालक्षण ।
 गुरु करावे ते कवण । सांगा स्वामि ॥ ३४ ॥
 बोलतुसे वसिष्ठरुषेश्वरु । जो परवस्तूचा अवतारु ।
 किं ज्ञानमूर्तिसागरु । परमेश्वरपरायेणु ॥ ३५ ॥
 गिरसावेया संसारअंधकारु । जो केवळ ज्ञानदिनकरु ।
 भवसमुद्रीचें तारु । ते चि होति ॥ ३६ ॥

संसारुअपस्मारें । भूतें चेष्टितें अपारें ।
 त्यासी मुक्ति घावया निर्धारें । अर्बतरले ॥ ३७ ॥
 लागलिये भवव्याधि । जयांचें दर्शन दिव्य वोषधि ।
 जे सोडविती भवबंधी- । आंतुनिया ॥ ३८ ॥
 परिसेंसि लोहा जाली भेटि । नुरे चि लोहपणांची गोष्टि ।
 तैसा जयाची कृपाद्रुष्टि । ते महानुभाव ॥ ३९ ॥
 जयां संतांचेनि समागमें । नुरतीं चि दुष्कृतें कमें ।
 ते उपदेसिती तरी पावे । मोक्षपद ॥ ४० ॥
 ते नेणती उत्तममध्यम । तेयांसि समान लोष्ट हेम ।
 मानापमान सुखश्रम । सारिखे चि ॥ ४१ ॥
 ज पवनाभ्यासिं कुशळ । निरामय निर्मळ ।
 आंगकांति सौहज्वळ । विभूतिस्तानें ॥ ४२ ॥
 ताय पत्र वारा । हें जयांचेया आहारा ।
 जयांसि वसावेया डोंगर । गिरिगव्हरें ॥ ४३ ॥
 जैसा रवि सर्वरसांतें शोषी । वैश्वानरु सर्वहि ग्रासी ।
 तैसें जें पडिलें पात्रासी । तेंचि पवित्रं ॥ ४४ ॥
 येवंविध जे महापूरुष । इये श्रुष्टीचे तारक ।
 जयांचेन हें त्रैलोक्य । तरतसे ॥ ४५ ॥
 तत्त्वमस्यार्थु । जयांचां हृदयीं असे जागतु ।
 जयांचा मनोभाव सतंतु । परब्रह्मीं ॥ ४६ ॥
 जयांसि शत्रुमित्र इयें दोन्हि । उदक आणि वन्हि ।
 लोह आणि कांचनीं । समता देखती ॥ ४७ ॥

१ या ओवीवरून श्रीज्ञानेश्वरमहाराजांच्या मतें ' भूतसंसार ' हा एक अप-
 स्माराचा ह्यणजे दुष्टवायूचा प्रकार आहे, असे दिसते. हें लक्षांत ठेवण्यासौरखें
 आहे. २ सर्व इंद्रियांत रसना ही बलवत्तर आहे, अशाबद्दल श्री ज्ञानेश्वरीत उल्लेख
 आहे.

खडण आणि कामधेनु । कल्हारे^१ आणि कांचनु ।
 हिवरु आणि चंदनु । सारिखा चि ॥ ४८ ॥
 चिंतामणि आणि पाषाणु । कल्पतरु आणि अंजनु ।
 बावनु आणि लसणु । समता देखति ॥ ४९ ॥
 रंक आणि क ईद्रु । दर्पणु आणि चंद्रु ।
 थिल्लरु आणि समुद्रु । समता देषती ॥ ५० ॥
 पिपीलिका आणि ब्रह्मावरि । जीव वर्तताती संसारीं ।
 समता सर्वभूतीं निर्धारी । तो चि संत ॥ ५१ ॥
 तवं रामु म्हणे स्वामी । गुण परिसतां चि सांडिलों भ्रमीं ।
 तयांचां दर्शनीं संसारश्रमीं । वेगळेयां होइजे ॥ ५२ ॥
 तवं वसिष्ठ ह्मणती राया । तुह्मां अवतारांसि अज्ञान काह्या ।
 तुं परब्रह्म परिकी माया । वेष्टलें असा ॥ ५३ ॥
 हे तुझी चि भाटिवे । आह्मी करित असो स्वमेव ।
 तुज नराकृति अवेव । परब्रह्म तें तु ॥ ५४ ॥
 तुं मायावेष्टितु । आमतें अससि पूसतु ।
 आह्मिं सांगावी साध्य जे वस्तु । ते चि तुं पै ॥ ५५ ॥
 तुज अमूर्ताकारणें । लागलीं षट्दर्शनां भांडणें ।
 वेदु आणि पुराणें । नेणती चि तुज ॥ ५६ ॥

इतिश्री योगवासिष्ठे वसिष्ठरामसंवादे सिष्यसंतप्रशसानाम तृतीयो-
ध्यायः ॥ ३ ॥

॥ अध्याय चवथा ॥

आतां रामु ह्मणे वसिष्ठ रुषि । षट्दर्शनें आपुलालां भाषी ।
 काइ बोलती हे आळुकि । पुसावेयाचीं ॥ १ ॥

१ कल्हारे=कमल. परंतु येथे 'कल्हारे' असे रूप असून त्याची काचनाशा
 सांगड घातली आहे, तेव्हां धातूशी पुष्पाची सांगड योग्य होणार नाही, ह्मणून
 कल्हारे हा शब्द, 'कल्हई' ज्याची करतात ते 'कथील' अशा अर्थी घ्यावा.
 २ भाटपण, गुणवर्णन. ३ आवड, भूक.

तवं गुरु ह्यणती पारु । विस्तारें सांगतां ग्रंथु घेइल पसरु ।
 ठाकैल विवरु । अध्यात्माचा ॥ २ ॥
 परि तुझे पुसणें निकें । समस्तहि परिसावें लोकें ।
 मग ज्या जें ठाके । तें तो अनुष्टु ॥ ३ ॥
 परब्रह्मांची मातु सांगतां । नाहिं वक्ता नां श्रोता ।
 विष्णु जाला योगनिद्रिता । अभ्यासावेया ॥ ४ ॥
 आतां मिमांसिकांचें बोलणें । स्वकर्तव्य करणें ।
 स्वर्ग पाविजे आचरणें । निर्धारेंसि ॥ ५ ॥
 जें जिये आश्रमीचें कर्म । तें आचरिजे सर्वर्म ।
 हें बोलणें चि परम । मिमांसिकांचें ॥ ६ ॥
 ईश्वर करणें । प्रमाण नोहे जाणणें ।
 स्वकर्तव्य प्रमाणें । येर लटिकें ॥ ७ ॥
 जैसें देउळ रचितां । उंच भूमिका निश्चिता ।
 षडतेन आधारें तत्वता । पावतु जाये ॥ ८ ॥
 मग कळसोत्तर काम टांकि । तैसि चि उर्धगति आचरण विशेषिं ।
 तें तयाचें कर्तव्य किं । ईश्वरें केलें ॥ ९ ॥
 नातरि आडु खणतां । जवं खणे खालुता ।
 तवं अधोगति सर्वथा । तयांसी होबे ॥ १० ॥
 तैसें स्वर्ग नर्कभोगणें । तें आपुलेन कर्म जाणणें ।
 तेथ आणिक कोण्हि निर्धारणें । लागे चि नां ॥ ११ ॥
 क्षत अश्वमेधां कीजे । मग ईद्रु होइजे ।
 हे भक्ति किं कर्म जाणिजे । आपुलें देखां ॥ १२ ॥
 येथ कर्तुत्व प्रमाण निश्चित । येज्ञ कीजे मीमांसिकमत ।
 भक्ति अप्रमाण तत्वता । आमचां ठाई ॥ १३ ॥

१ राहील. २ मानेल साहील. ३ येथें कारण हा शब्द मागाहून लाल शार्डनें समासांत घातला आहे. चरण रेधा व ओवांचें अक हे लाल शार्डनें घातले असल्यानें अर्थत हा 'कारण' शब्द पोथी तपासताना च घातलेला असावा हे उघड होत आहे.

आतां नैयाईकासी प्रमाण । षोडश पदार्थ जाण ।
 तेथ ते स्थिराउनी अंतष्कर्ण । परिस बापा ॥ १४ ॥
 प्रमाण प्रयोजन संशय । द्रुष्टांत सिद्धांत अवेव ।
 कर्तुत्व भाषनिर्णय । वादछळन ॥ १५ ॥
 आतां नैयायिकांची मातु । वसिष्ठ सांगे परिसे रघुनाथु ।
 तें सांगैल निवृत्तिनाथसुतु । ज्ञानदे० ॥ १६ ॥
 वितंड जल्पती । निग्राहादि षोडश ह्यणती ।
 प्रमाणादि बोलती । निर्धारिसिं ॥ १७ ॥
 षोडशपदार्थज्ञाने निरुति । नैयायिक बोलती ।
 ईश्वरप्रसाद ह्यणती । मोक्षु असे ॥ १८ ॥
 चार्वाकां सिधांतु अनेछा । बोलताती स्वईच्छा ।
 तें सांगतसे अनीछा । ज्ञानदे० ॥ १९ ॥
 तंव चार्वाकी बोलिलें । आणिक नाहिं उरलें ।
 मरणादयो साधलें । मोक्षपद ॥ २० ॥
 येथ करणें नाहिं स्वभावे । मृत्यु जेधवां पावे ।
 तेणें सहज जीवें । मोक्षु पाविजे ॥ २१ ॥
 भस्मीभूत शरिर जालें । तरि सांग पां कवण मेलें ।
 आणि मागुतें आलें । तें कवण सांग ॥ २२ ॥
 चार्वाक ह्यणती तें परियेसां । आह्नां दूषण ठेवित असा ।
 तरि यासी द्रुष्टांतु कैसा । तो अवधारिजे ॥ २३ ॥
 उदकीं बुडडा उपणलां । तेथ चि लयातें पावला ।
 तो चि मागुता उपणला । ऐसें घडे ॥ २४ ॥
 कण भूमीमध्ये पेरिले । ते सर्व हि अंकुरैले ।
 ते चि मामुते जन्मले । ऐसें घडे ॥ २५ ॥
 तैसें पातलेयां देहपातां । मोक्षु होये तत्वतां ।
 ऐसें मत निश्चित । चार्वाकाचें ॥ २६ ॥

आत्मा तो आथी चि नाहिं । ऐसैं आपुलालिये ठाई ।
 प्रतिपक्षीं पाहिं । प्रतिपादिलें ॥ २७ ॥
 तवं तेथ भास्कर बोलती । कर्मा पासून ब्रह्म हे निरुति ।
 तरि कर्म त्यजूनि वर्तती । ते कवणेंगुणें ॥ २८ ॥
 सांडूनि कर्मफळाचा हेतु । ब्रह्मकर्मसमारंभ वस्तु ।
 नेणती तेथिचा संकेतु । त्यासी काई ह्यणावें ॥ २९ ॥
 तवं इये चि दर्शनींचे आणिक । भटाचार्य बोलती प्राज्ञिक
 तें चि सम्यक । जाणावें पै ॥ ३० ॥
 तरि कर्म करावें । कर्मफल इश्वरीं अर्पावें ।
 अर्पूनी उगयां चि राहावें । निर्धारेंसी ॥ ३१ ॥
 मंग ईश्वर जाणे तें करु । ऐसा भास्करदर्शनाचा निर्धारु ।
 आणिकहि विवरु । बोलताति ॥ ३२ ॥
 भट निर्धारें बोलती । स्वर्गकामादि यज्ञ निरुति ।
 आमचें षट्कर्म निश्चिति । प्रमाण गा ॥ ३३ ॥
 त्रिदंडियांचेनि मते कैसें । गृहस्तापासूनि चतुर्थ असें ।
 कर्म आह्मीं करावें ऐसैं । ह्यणति गा ॥ ३४ ॥
 येक दंडियां होआवें जेणें । योगारूढ होउनि तेणें ।
 उत्तम प्रणउ अभ्यासणें । नेमैसीं ॥ ३५ ॥
 ऐसैं चार्वाकदशैनींचे समस्त । सेवावर आइकौनी निश्चित ।
 श्रीरामु पुसे वेदांत । काइ बोले ॥ ३६ ॥
 आतां निवृत्तिचरणप्रसादें । हर्ष निर्भर आनंदें ।
 वेदांत बोलणें विनोदें । ह्यणे ज्ञानदे० ॥ ३७ ॥
 बोलती वेदांती । येकले सोनें हें निरुति ।
 रचनाविशेषें अळंकार स्थिति । विविधें नावें ॥ ३८ ॥
 अळंकार नामोच्चारें । त्रयलिंग नाम्ना आंधारें ।
 परि पाहतां निर्धारें । सोनें येक चि ॥ ३९ ॥

नातरि गिरकुटीं । अळंकार रचिलें कोटि ।
 स्वामी परिवारला धुर्जेठि । आकृति समर्थें ॥ ४० ॥
 सतीस दंडयुधीचा प्रकारु । चातुरंग सैन्यादि अळंकारु ।
 निर्धारें डोंगरु । येक चि किं ॥ ४१ ॥
 तैसैं 'तत्वमस्यादि' वाक्य निरुति । 'सर्वं खल्विदं ब्रह्म' हे निरुति ।
 " एकमेवाद्वितीयं नास्ति " । निर्धारेंसी ॥ ४२ ॥
 पाहे पां नळिकाबंधन शुकाचें । नातरि चेतन स्वप्नीचें ।
 राज्य अथवा बंधन साचें । घडतसैं ॥ ४३ ॥
 तैसा बंधु तो निःशेष । कर्म तें उपाधीक ।
 ह्यणोनि शिखा सूत्र कर्मत्यजीं विशेष । करुनी वर्तती ॥ ४४ ॥
 इतुकें आइकौनु दशरथ नंदनु । ह्यणे गोसावि कृपा करुनु ।
 बौध दरुशनाचा अनुमानु । तो अनुवादिजे ॥ ४५ ॥
 सांगा बौध दरुशनाची कथा । ते जैसे आहाति वर्तत ।
 ते आइक तत्वतां । रघुनाथा ॥ ४६ ॥
 तवं बौधीं विचारिलें । घटाकाश मठाकाश भलें ।
 महदाकाश बोलिलें । तिहीं शून्यें ॥ ४७ ॥
 तिहीं शून्यें जिये ठाई । लया जाती पाहिं ।
 तें शून्य चि नावें कांहीं । आन न कीजे ॥ ४८ ॥
 तवं जैनीं निर्वचिलें । अष्टादश दोष भले ।
 अनुक्रमें बोलिलें । तें आइक रामां ॥ ४९ ॥
 क्षुधा तृषा भय निंदा लज्या मौन । रोग चिंता जरा मरण ।
 आहार विस्मृति स्वेद गुण । निद्रा व्यसन ॥ ५० ॥
 राग द्वेष निंदा निरुति । अष्टादश दोष बोलीजति ।
 या विवर्जित निरंजनु ह्यणती । निर्धारेंसी ॥ ५१ ॥
 ' अहिंसा परमोधर्म ' । हिंसादि न कीजे कर्म ।
 येवंविध शुध वर्म । जैन बोलती ॥ ५२ ॥

हार्तीं मयुरपिच्छ कूचि । मस्तकीचे केंस लुंचि^१ ।
 निरामयं होउनी शुची । वसे गौशालेसी^३ ॥ ५३ ॥
 येवं अष्टादश दोष विवर्जितां । निरजनु पाविजे तत्वतां ।
 पैसैं जैनदर्शन बोलतां । आईकिजे रामां ॥ ५४ ॥
 सांख्य पुरुष प्रकृति । योग पातांजळी ह्यणती ।
 यम नियम प्राणायाम प्रत्याहार निरुति । धारणा ध्यान ॥ ५५ ॥
 आसन समाधि येणें । अष्टांग योगें करुनी जाणणें ।
 विद्या राग द्वेष अस्मिनिर्गुणें । निर्विषय ॥ ५६ ॥
 क्लेश पंचक निवृत्ति जर्गी । जीवपरमात्मायांचां योगीं ।
 मोक्षु ह्यणती उर्ध्व मार्गीं । निर्धारेंसीं ॥ ५७ ॥
 शिवपूजा करिती । ते शैव बोलिजती ।
 शक्तिध्यानें असती । ते शाक्तजाण ॥ ५८ ॥
 विष्णुतें अर्चिती । ते वैष्णव बोलिजती ।
 गणेशध्यानीं निपुणजती । ते गाणपत्य ॥ ५९ ॥
 सूर्यो देखिलेयाविण कहिं । जयांतें अन्न नाहिं ।
 ते सौर बोलिजती पाहिं । ऐसे पंचायतन ॥ ६० ॥
 आणिक आपुलालिया वासनां । कुळदेवता कुळाचारु गहना ।
 देशधर्म आनाना । मर्यादा नाहिं ॥ ६१ ॥
 तवं बोलिले सद्गुरु । या अर्थासी नाहिं पारु ।
 येक धरुनि राहे जो नरु । तत्वज्ञान ॥ ६२ ॥
 तवं बोलिल्ला ज्ञानदेअ । हा चौथा जाला अध्याअ ।
 जें बोलिल्ला रुपिराअ । वसिष्ठ गुरु ॥ ६३ ॥

इतिश्री योगवासिष्ठे वसिष्ठरामसंवादे षट्दर्शनावरणं नाम
 चतुर्थोऽध्यायः ॥ ४ ॥

१ काढणें, बोढणें. २ व्याधि अथवा उपाधिरहित. ३ येथें 'गौ'चे ऐवजीं
 'पौ' दिसतो.

॥ अध्याय पांचवा ॥

संस्कृताची मन्हाटी बोली । जैसी सुवर्णाची पातळ केली ।
 नातरि लेंभाट वाडुनी रांधिली । आंबील जैसी ॥ १ ॥
 नां आंबील जेवणें बहुतांचें । षडरसीं भोजन समर्थांचें ।
 मन्हाटिये वरि भलतेयाचें । चित्त बैसे ॥ २ ॥
 जन्हीं पढीनले संस्कृत श्लोकु । परि मन्हाटियां बुझाबिजे लोकु ।
 मिं नोबलें अधिकु । संस्कृताहुनी ॥ ३ ॥
 जरि संस्कृतीं गुंपे^१ । तरि येथें पाहतां सोहपें ।
 मिं आनं आन जल्पें । तरि निवृत्तीची आण ॥ ४ ॥
 ह्यणाल कां करावी मन्हाटी । कासया उपसावि आदि ।
 आत्मा ठेवुनी कटीं । पृष्ठीभंगुं ॥ ५ ॥
 हे केलिया मन्हाटी । जोडती पुण्याचिया कोटि ।
 तत्वज्ञान कर्णपुटीं । भोगणें घडे ॥ ६ ॥
 हें आइकिलेंयां माझें बोलणें । खळांचीं जातीं अवलक्षणें ।
 तेयां घडे अभ्यासणें । अध्यात्मयोगु ॥ ७ ॥
 वेदांती सिद्धांती अध्यात्मवेता । पाहावें अधीक उणें संस्कृतां ।
 बोलिला तरि कोपतां । विषादु नाहीं ॥ ८ ॥
 माझी प्रतिज्ञा ऐसी । जिये ग्रथीचीं बोली जैसी ।
 निवृत्तिकृपावशीं । पुरो चि लागे ॥ ९ ॥
 तवं श्रीगुरु निवृत्तिनाथें । ह्यणितलें असो हें परतें ।
 आपण वर्णावें आपणयातें । तरि तत्वबोधु नाशे ॥ १० ॥
 अंसो वसिष्ठ रूषीतें । प्रष्णु केला रघुनाथें ।
 सर्वदा अभ्यासावें योगातें । किं युगपरत्वे ॥ ११ ॥

१ कठिन पडेल, काठिण्य येईल तर. २ पाठीचा कणा मोडे तों. ३ यावरून सतांनी 'मराठीत' ग्रथरचना का केली हें उघड होतें.

यावरि रामाचये मनीचें जें । जाणितलें रुषिराजें ।
 यासि अपेक्षित युग धर्माचें । जाणवसे ॥ १२ ॥
 तरि सांघों युगधर्म । निरसूनि अज्ञानतम ।
 अद्भुची यांचे मनोधर्म । निरसतीनां ॥ १३ ॥
 पुसतुसे आंति । परि राजमदु चिर्ती ।
 तो निरसावा बहु प्रतीती । दाउनियां ॥ १४ ॥
 मग बोलीला श्रीगुरुनाथु । हा युगधर्म समस्तु ।
 वेदें बोलिला यथोक्तु । तें सांघों तुज ॥ १५ ॥
 तरि कृतयुग बत्तीस लक्ष । तेथ येकविस ताड उंच मनुष्य ।
 तेयांसि येक लक्ष आयुष्य । दो अवस्था ॥ १६ ॥
 तेयांचे अस्थिगत प्राण । इंद्रियां नांदणुक स्वल्प जाण ।
 निश्चिळत्व करणें । बहुतेयासिं ॥ १७ ॥
 मनाची प्रवृत्ति थोकडी । निश्चळत्वाची अपार गोडी ।
 कृतयुगीची परवडी । बरवि देखां ॥ १८ ॥
 ते गमन करिती । तरि पदीं पदीं ग्रामु उलंघिती ।
 दिनमानें काई करिती । तें चतुरीं जाणावें ॥ १९ ॥
 तिये युगीं धर्म आत्मउपास्ति । जे यथोक्त आचरती ।
 ते चैतन्यप्राप्ति पावती । निर्धारितीं ॥ २० ॥
 तेथ धर्म हे उक्ति । जयां घडे निरुति ।
 अधर्मास्तव पतित आथी । खालुतें येणें ॥ २१ ॥
 विकारनिमित्तें अंतु । तेणें होये देहपातु ।
 ते जन्मती त्रेतांतु । भवसेनी ॥ २२ ॥
 त्रेत सोळा लक्ष । मानवा दाहा सहस्र आयुष्य ।
 उंच चौदा ताड मनुष्य । रघुनाथा ॥ २३ ॥
 येथ मुक्ति हा धर्म । जे करिती सवर्मु ।
 त्यजिती संसारश्रमु । अतीत होउनी ॥ २४ ॥

मग ते हृदयभूमिके । पेरिती शांतीचीं रोपें ।
 सिंपती उदकें । श्रद्धेचेनि ॥ २५ ॥
 तिये सविस्तरे अंकीं । बैसौनियां येकाकी ।
 मग भगि करिती निकि । यथोक्त पै ॥ २६ ॥
 तयां वैकुंठविळासु । ऐसां ठाई होये वासु ।
 या फळातें हें भक्तिलेशू । निर्धारितीं ॥ २७ ॥
 येथ यज्जु अधर्मु बोलिजे । तो जिहीं मानुषीं कीजे ।
 तितुकां जन्मिजे । द्वापारांतु ॥ २८ ॥
 द्वापार आठ लक्ष । तेथ मनुष्या सहस्र आयुष्य ।
 सप्त ताड उंच मनुष्य । जाणावें पै ॥ २९ ॥
 तेथ यज्जु हा धर्मु जे करिती । तेयां होये स्वर्गप्राप्ति ।
 जाणावी हे निरुति । प्रज्ञावंतीं ॥ ३० ॥
 तेथ तीर्थ क्षेत्र व्रत दान । हा समस्त अधर्मु जाण ।
 जयां घडे तयां प्रमाण । कळियुगीं जन्म ॥ ३१ ॥
 च्यारि लक्ष कालियुग देखां । मनुष्या आयुष्य शत बरिखां ।
 कळीं शतायु पुरुषां । ऐसें वेदु बोले ॥ ३२ ॥
 तेथ तीर्थ क्षेत्र व्रत दान । हा कळीं धर्मु गहन ।
 जयां यथोक्त घडे तयां पावन । अंत्राळ फळे ॥ ३३ ॥
 हा षि मध्यमु घडे । तरि अष्टदेवयोनि होये फुडें ।
 जे आचरती कोडें । युगधर्मु ॥ ३४ ॥
 हे चि कनिष्ठ करिती । तरि अधोयोनी होये प्राप्ति ।
 हिंसामात्रें बोलिजती । महारौरव ॥ ३५ ॥
 कळीं हिंसा हें पाप आइक । पापास्तव नरक ।
 मनुष्य हीनसत्व अविवेक । धर्मरहित ॥ ३६ ॥
 चौहिं युगधर्मी वर्तता । मोक्षु नाहिं सर्वथा ।
 आत्मज्ञानेविण रघुनाथा । निश्चिंतां नोहिजे ॥ ३७ ॥

अणुमात्र भक्ति विकरलें' । तेणें नौ सहस्र आयुष्य तुटलें ।
 युगायुग गतलें । सोळा लक्ष ॥ ३८ ॥
 ऐसैं चि विकार गती । दशांशे आयुष्यें तुटती ।
 त्रययुगें अधर्में जन्मती । कळीआंतु ॥ ३९ ॥
 द्वापाराचां अंतीं कैसैं । अघोर युग जन्मतसे ।
 तयां नावं कळि ऐसैं । बोलिलें पै ॥ ४० ॥
 हा चौहीं युगींचा धर्म । सांगितला तुज सवर्मु ।
 यांतु उधरिजे ऐसा श्रमु । कांहिं असे ॥ ४१ ॥
 जें बोलीलें वेदें । तें वसिष्ठें सांगितलें संस्कृतअनुवादें ।
 मियां मन्हाटियां विनोदें । अनुवादलां ॥ ४२ ॥
 अतःसदिति श्रीयोगवासिष्ठे । वसिष्ठरामसंवादे चतुर्युगधर्म वि-
 धरणं नाम पंचमोऽध्यायः ॥ ५ ॥

॥ अध्याय सहावा ॥

श्रीगुरुनाथाय परमात्मनेनमः ।

आतां रूषीतें म्हणतसे रामु । गोसाविं सांगितला युगधर्म ।
 कैसा चाळितां गृहस्थाश्रमु । मुक्तिं असे ॥ १ ॥
 या शब्दां रूषिं कांटाळला । घडि येक मुर्च्छागत जाला ।
 मग सावध होउनी बोलिला । रामचंद्रासिं ॥ २ ॥
 तुं पुसतांसि कवणि आर्ति । हें आईकिलीयां चित्तवृत्ति ।
 नेणों गेली केजती । स्वस्थ नाहिं ॥ ३ ॥
 हें आइकतां चि गा सुभटा । लंघिजती गिरिकपाटां ।
 इये संसारा ऐसा वोखटा । आश्रमु नाहिं ॥ ४ ॥
 जें कीजे पाणिग्रहण । तें असे अज्ञानपण ।
 सर्वें चि लागे विदाण । मन्मथाचें ॥ ५ ॥

न वर्णवे वरवेपण । शृंगारीं न रिगे मन ।
 ते अधोगतीसी कारण । आणिक नाहिं ॥ ६ ॥
 नां ते स्त्री नोहे विवर्तु । ते भवसमुद्रीचा आवर्तु १
 जीव ग्रासावेया मुर्तिवर्तु । काळु जैसा ॥ ७ ॥
 ते वनिता नव्हे भूली । ना तरि अविद्या जन्मली ।
 अधोगति चि आली । मूर्ति वेधें ॥ ८ ॥
 नां ते भूलीरूप गहनी । पूरुषु मोहावेया मोहनी ।
 त्रिभुवन ग्रासावेया लागौनि । व्याघ्री ते ॥ ९ ॥
 सोडुनी कटाक्षबाण । विधे पूरुषांचे प्राण ।
 अवेव दाउनी आपण । ग्रासी जगा ॥ १० ॥
 नां नां ते भंजि । पूरुषु तृणु ते वन्हि ।
 जग ग्रासावेया लागौनि । मूर्ति जाली ॥ ११ ॥
 ते काळसर्पाची गरळ । मूर्तिमंत हळाळ ।
 नांतरि केवळ । अधोगति ॥ १२ ॥
 शृंगारक्षेत्रीची व्याळी । किं विषयव्याघ्राची वंशजाळी ४ ।
 नां ते क्लेशतरुची डाहाळी । वनितारूपें ॥ १३ ॥
 ते नांदवी अनंग पीठी ५ । किं इंद्रिय चोरांची दरकुठी ६ ।
 निरयनदीचां तटी । मे० काज ॥ १४ ॥
 पूरुषु पर्वतु ते वणवा । ते निरय पंकीचा दिवा ।
 अधःपात करावेया जीवा । ते चि जाणे ॥ १५ ॥
 वनिता अज्ञानाची खाणि । भूलि रूपांची लाणि ७ ।
 नां ते मुक्तीसी नागवणि । चांडाळि ते ॥ १६ ॥
 घराश्रमु तो करि भ्रमु । चळे आश्रमधर्मु ।
 नाठवे दे० धर्मु । तीतें पुरवितां ॥ १७ ॥

१ भोवरा, भ्रम. परंतु येथे ' भ्रम ' च्यावा, कारण पुढे आर्त=भोवरा
 आहे च. २ भ्रम करणारी. ३ येथे ' क ' सागाहन लिहिलेला आहे. गरा=विष.
 ४ सर्पिणी. ५ बांधूची जाळी. ६ पीठ=सिंहासन ७ भीति उत्पन्न करणारे स्थान, दरी.
 ८ शेवट.

- जिचीया संगति । सप्त वेसनं प्राप्त होतीं ।
 जाइजे अधोगती । पित्रं सहित ॥ १८ ॥
 अनुसरली ऐसी बाटे भ्रतारा । तरि मारवि सहोदरा ।
 हें चि विपरीत जें भ्रतारा । करी जीवनाशु ॥ १९ ॥
 • मूर्खत्व अनृत साहस माया । हे स्त्रियांचे स्वभाव गा रघुराया ।
 अशुचि निर्दयत्व माया । हे सहज चि असे ॥ २० ॥
 बोले ते माव । वैशीक लावी ते स्वभाव ।
 दावी हावभाव । भूली पाडी ॥ २१ ॥
 गृहस्थाश्रमीचे आचार । असती बहुत प्रकार ।
 मज सांगावेया स्थिर । मन नोहे ॥ २२ ॥
 दे० आदरिलें इछाभोजन । तेथ उठिलें चि असे विघ्न ।
 बैळि करुं आदरिलें दान । तो पाडिला पाताळीं ॥ २३ ॥
 ऐसं हें अनेकधा । सांगावेया नुपजे श्रद्धा ।
 स्त्रीसंनिधानें त्रिविधा । तापातें भोगिजे ॥ २४ ॥
 झणौनु शुक्रदे० नारदु हनुमंतु । यांसी नलगे चि मन्मथाघातु ।
 पळतु गेला गिरिकंदरांतु । स्वामी कार्तिकु ॥ २५ ॥
 विश्व पर्वतु ते वणवा । अज्ञानमूर्तु ते अंधकारु जाणावा ।
 विश्वहृदय सर्वा । व्यापूनि असे ॥ २६ ॥
 वनिता अज्ञानांची खाणी । भ्रमय रूपाची गवसणी ।
 नां ते झांकोळावेया ज्ञानतरणी । अविद्या अभ्र ॥ २७ ॥
 ते सकळ चिंतेचें घर । किं असाराचें असार ।
 क्षणामध्यें यमपूर । अवलिळा दे ॥ २८ ॥
 संसाराचें आदिमूळ । गर्वादि अंतीचें कुळ ।
 स्फुरे अविद्या सकळ । जियेस्तव ॥ २९ ॥

१. अनृत साहस माया मूर्खत्वमतिलोभता । अगौचत्वं निर्दयत्व स्त्रीणां दोषाः स्वभावजाः ॥ २ बळीनें (नृतीया)

गृहचिंता विविधा । सकळै उपजति प्रसिद्धा ।
 स्वार्थ चित्तबाधा । तितीचि जाण ॥ ३० ॥
 तिचे चिंतेचेया अधावती । मावळे प्रज्ञेची जोती ।
 आत्मज्ञान स्मृति । नाहिं होणे ॥ ३१ ॥
 जर्गी हे कुटुंबचिंता । दुरंधर गा रघुनाथा ।
 सर्व अकृत्यें येथ । निफजती पै ॥ ३२ ॥
 चिंतेवरि चिंता । दिनुरात्रि सोसितां ।
 उसंतुं येक पाहातां । आथि चि नां ॥ ३३ ॥
 ऐसी जे वनिता येकि । ते मतिमूळ उत्पाटकी ।
 नां ते उन्मेष दम ग्रासकी । विद्युलता ॥ ३४ ॥
 प्रज्ञेचिये निधि । वरि उठिली हो काज अविधि ।
 कां साधितां आत्मसिद्धि । महा विघ्न ॥ ३५ ॥
 ते वनिता नव्हे वैरि । जाणावी सर्व प्रकारि ।
 विश्व वधितसे निर्धारी । विषयशस्त्रीं ॥ ३६ ॥
 आंगीं तारुण्य स्वरूपता । कांति दिसे उदितो ।
 ते येक दिसीचिया चिंता । जळोनु जाये ॥ ३७ ॥
 बळ प्रताप प्रौढी । अंगीं असे गाढि ।
 ते अणुमात्र चिंतेचिया धाँडि । नाहिं होये ॥ ३८ ॥
 विवेक तर्क मती । सर्व शास्त्रीं ज्ञातव्य स्थिति ।
 जाणे आत्मसंविति । गुरुमुखें ॥ ३९ ॥
 जाणे प्रपंचा अभासु । निश्चित बोळखे परेशू ।
 तये बुद्धीसी होये नाशु । गृहाश्रमें ॥ ४० ॥
 उपजति अनेगी उपाधी । नाशू होये धर्मबुद्धि ।
 संचरों लागती व्याधी । चिंतेस्तव ॥ ४१ ॥
 श्मशानाहूनु अधिक । चिंतेची होय आगळिक ।
 श्रीरघुराया आईक । गृहाश्रमु हा ॥ ४२ ॥

निर्जीवांतें स्मशान । क्षणु येकु करि दहन ।
परि चिंता जाळी गहन । उभयांतें ॥ ४३ ॥
जेथ जिव्हारीं चिंता देख । तेथ कैचें सुख ।
मूर्ख नांदती अशेख । तिचेया संगती ॥ ४४ ॥
देखौनि तारुण्य साजिरी । विश्व घालाघाली करी ।
ते पावती परी । पतंगाची ॥ ४५ ॥
म्हणौनु ते वनिता । संशयात्मक निश्चिता ।
नेदखिजे निस्तरतां । कव्हणे काळीं ॥ ४६ ॥
निश्चळत्वाची बरव । कृष्णसर्पाचें मार्दव ।
सुष्ट म्हणौनु स्वयमेव । धरुं ये काई ॥ ४७ ॥
तैसि वनितेची आपुंलीक । प्रसनवदन दर्शनीक ।
तिची विविध भजणुक । साच न मनावि ॥ ४८ ॥
विनय ब्रूति पाहातां । नेदपिजे सर्वथा ।
अविनय भुवन पतनता । पतनगृह ॥ ४९ ॥
नां ते दोषखाणि गहन । वरिपंडियां होईजे महापतन ।
भोगिजती यमयातनां । जियेस्तव ॥ ५० ॥
धर्मरत्न सांडी । वनिताकर्दमीं दे बुडी ।
ते जाले वरिपडि । रौरवांसी ॥ ५१ ॥
आत्मज्ञानीं नव्हिं गोडी । अपांडें वनितेची आवडी ।
ते पाडिले बांदौडीं । गर्भवासांचिये ॥ ५२ ॥
अनंत योगी पराभवले । पुनर्दारा सुखीं मोहावले ।
ते जळत चि राहिले । संसारवणवां ॥ ५३ ॥
नां ते दोषांचा गिरिवरुं । किं ते पतनाचा सरोवरु ।
जगग्रासु सविस्तारु । वर्धतुसे ॥ ५४ ॥
सदा दोषेसी सनिधान । नोहे सुष्टात्मक मन ।
कपटता गहन । रघुनाथा ॥ ॥ ५५ ॥

१ शोभा. २ माया. ३ सेवा. ४ अज्ञानी. पण वरपडा=गुतलेला, मोहलेला,
आणि हा च अर्थ योग्य आहे. ५ फार. ६ बदिवास.

नां ते असत्याचें घर । किं अतृताचें भाडार ।
निश्चित मृताकार । रौरुड ते ॥ ५६ ॥
ते सकळ अकर्माची स्थळी । अतृत रौरवादिर्की भरली ।
नां ते यमयातना जाली । वनिता बेवें ॥ ५७ ॥
ते अपत्यक्ष क्षत्रिणी । विश्वासु न कीजे कर्षणी ।
प्रत्यक्ष विहित मरणी । जाणावी ते ॥ ५८ ॥
अगा तापत्रय अग्नि । जाणावी ते भङ्गी ।
विघ्नांतु श्रेष्ठ विघ्नि^१ । महाविघ्न ॥ ५९ ॥
ह्यणौनि गा नरश्रेष्ठा । परियसै सिष्यसुभटा ।
जातां स्वर्गाचिया वाटा । अटचणी ते ॥ ६० ॥
नां ते वनिता नोहे अव्हाट । निरय^२पुरीची राजवाट ।
अधोगती येकदाट । मूर्ति जाली ॥ ६१ ॥
ते मायेची करंडी । विषयां भरली हांडी ।
सर्व सुखाची कुरौंडी^३ । निरयरूप ते ॥ ६२ ॥
महानिघ असंतुष्ट । ते दुष्टाचे दुष्ट ।
रामा हे अरिष्ट । मूर्तिमंत ॥ ६३ ॥
ऐसें स्त्रीरूप अशेष । कवणें केलें देख ।
अमृतांसमान विष । मानिलें रामा ॥ ६४ ॥
ह्यणौनियां नरेशा । जाणें माझी भाष ।
हे पुरुषांसी पाश । मांडिला असे ॥ ६५ ॥
ईंद्रवणीचें फळ । बाहियाकारें दिसें निर्मळ ।
परि अभ्यंतरीं केवळ । विष चि असे ॥ ६६ ॥
तैसी वनिता बाह्यात्कारें । विमळता रूपें आकारें ।
जे केवळ निघ अभ्यंतरे । सांगतुसे ॥ ६७ ॥
ते अज्ञानपंकीची अळी । किं विषयइंद्रियाची बंधजाळी ।
अविद्यापर्वताची गोलांगुळी । मूर्त जाली ॥ ६८ ॥

१ विघ्नांत फार मोठें विघ्न. विघ्नाच स्त्रीलिंगी रूप, विघ्न करणारी. २ अज्ञवाट.
३ नकपुरीची. ४ आवाळणो. ५ वानरी.

ते कामलोहाची सांकळा । पडिली असे विश्वाचिये गळां ।
 तेथ सुटिका पुरुषां सकळां । नव्हे चि पै ॥ ६९ ॥
 नां ते विषय विस्तीर्ण नदि । चिंतातरूची आदि ।
 विश्व ग्रासावेया व्याधि । जाली असे ॥ ७० ॥
 ते क्रोधाचें कुंड । किं निरयसर्पाचें तोंड ।
 महा मोहोगजाची शुंड । कवळी विश्व ॥ ७१ ॥
 ते मूर्ताकार माया । किं लोभद्रुमांची छाया ।
 ते प्रळयव्याघ्रीची काया । ग्रासी पुरुषांतें ॥ ७२ ॥
 ते भवसिंहांची दाढ । ते मदविटपाचें बूढ ।
 नां ते विषयाचे वेड । लागलें जगा ॥ ७३ ॥
 नां नां ते रौरवसागरीची शुक्ति । दुरुनी दिसे झळकती ।
 रूप पाहातां भ्रांति । प्रपंचाची ॥ ७४ ॥
 ते आवर्तु तृष्णांनदीचा । किं ते मछर्यमदाची वाचा ।
 तिये मध्यें साच । काइ असे ॥ ७५ ॥
 वेधि तें जाणें बरव । करि लजेची बाँगडिव ।
 भोळेपणांची वेडिव । ठेवी आपणेयांतें ॥ ७६ ॥
 आधींचि स्वरूप रमणी । वरि हावभावादिक करणी ।
 तेंणें पुरुषा अंतष्कर्णी । मोहन पडे ॥ ७७ ॥
 जैसी पक्षिणी देखौनियां फुडो । अंतरिक्षपौरिवां बांधे विडो ।
 मग तियेवरी घाली उडो । दर्शनमात्रें ॥ ७८ ॥
 भूमी न विचारी अवघड सबघड । न लेखी द्रुम झाड ।
 करुनि प्राणांची होड । पडे तेथ ॥ ७९ ॥
 त्याचें देह सरे । कां दैवयोगें उरे ।
 परि स्त्री निमित्तें जाये निर्धारें । चाडेस्तव ॥ ८० ॥

१ वृक्ष, झाड. २ शिपी. ३ बांगणें=पिळणें, छुरटणें; यावरून हा शब्द नि-
 धाला असल्यास न कळे ४ फुडे =सुरें. हें स्त्रीलिंगीरूप तर नव्हे? ५ हा सामासिक
 शब्द. ६ पैज. ७ वाड-इच्छा.

तैसें शस्त्रांचिया अणियां वरी । घालूनियां सर्व प्रकारी ।
 मूर्ख भोगिती नारी । पराविया ॥ ८१ ॥
 ह्मणती देहासी नाहि चीरता । मग ऐसीं रत्नें भोगिता ।
 हें देह तत्वता । आतां चि जाअ ॥ ८२ ॥
 ऐसें शरीर करिती हेळा । दुर्लभु नेणती मनुष्यमेळा ।
 विषयचाडें केवळ । देती देह ॥ ८३ ॥
 एवढी जीवां भवती भ्रमणी । क्लेशत्रय भवावर्त भवनीं ।
 थेंव वनितावीण करणी । अन्यास्तव नव्हे ॥ ८४ ॥
 ऐसी ते वनीता तन्वांगी । वरी दिव्य कांति आंगीं ।
 ते भुलवीतसे कुरंगी^१ । नादु जैसा ॥ ८५ ॥
 जैसें अर्काचें^२ खीर । शुद्ध दिसे श्वेताकार ।
 पयासाठीं जे नर । सेविताती ॥ ८६ ॥
 ते परिणामीं नव्हे हित । भ्रमु उपजवी निश्चित ।
 मृत्यु पावे तत्वता । तदनंतरें ॥ ८७ ॥
 ऐसे ते परम सुखासाठीं । वनितासुख सेविती सेवठीं ।
 तेयांसी पडिली आटी^३ । येरझारांची ॥ ८८ ॥
 ते पाहुणे येमलोकीचे । त्यांसी आदर होती रौरवादिकांचे ।
 नां ते चौऱ्यासी लक्ष जीव गर्भीचे । वस्तबांध कीं ॥ ८९ ॥
 महाद्रुमु सरितातटीं । सविस्तरु असे वटीं ।
 कीं त्यासी तो उत्पाटी । निमिष्यमात्रें ॥ ९० ॥
 महापूरु दाटे दोहीं थडी । शनै शनै देहाची खचे दरडी ।
 तेणें मुळें पडती उघडीं । तया द्रुमार्चीं ॥ ९१ ॥
 जग येकु लोटु ये थोरु । किं समूळीं उत्पाटे तरु ।
 त्यासी घेउनी जाए महापुरु । निमिष्यमात्रें ॥ ९२ ॥

१ श्रीज्ञानेश्वरांत व या प्रथात ही 'ई' कारात खीलिगी शब्दाची द्वितीया
 अंत्य स्वराच्या षड्स्वत्वांत दृगोचर होते. २ रुईचें झाड. ३ मिठि. पहाः—प्रियो-
 लमाचा कठीं । प्रमदा घे आंटी ॥ श्री. ज्ञा. १३×७८४. ४ 'वस्तिकर' असें
 पाठांतर. यावरून 'वस्तबांध' याचा अर्थ वस्ति करणारें असा न्व होतो.

तैसि सेवितां वनितागोडी । खचों लागे देहाची दरडी ।
 तेणें आउण्याची मूळें उघडीं । पडतीं देखां ॥ ९३ ॥
 तेथ तारुण्याचिये धारे^१ । उठिती लावण्याचे भवरे ।
 भवों लागती विस्तारें । कटाक्षवज्जसे ॥ ९४ ॥
 वनिता संनिधीची दाटी । ते दरडी जे गोमटी ।
 क्षणमात्रें उत्पाटी । ने निरयाप्रती ॥ ९५ ॥
 ऐसीये नदीं बुडाले । ते वाहात रौरव सागरीं बिळाले ।
 न निघत चि वसिनले । कल्पकोडी ॥ ९६ ॥
 म्हणौनि नदीतऱ्हीचिया वृक्षा । आणि घराश्रमीचेया पूरुषा ।
 मोक्षाची नाहीं आशा । रघुराया ॥ ९७ ॥
 पुढां उभी कीजे हरणी । मृग तटस्थु होये देखोनि ।
 तंव मारी मागिलीकडूनि । दीपव्याधुं ॥ ९८ ॥
 तैसी उभी करूनियां स्वरूपु । दावी वनिताकुरंगीदीपु ।
 कालु मारी अदृष्टरूपु । नरमृग ते ॥ ९९ ॥
 ऐसी हे वनिता । कुंभीपाकासी मूळ गा रघुनाथा ।
 सहस्रपरी विचारितां । सुष्ट नोहे ॥ १०० ॥
 जेणें पळविला ईश्वरु । तो त्रिदशकंटकु भस्मासुरु ।
 तो वनितावेष सारंगधरु । वधूनि आले ॥ १ ॥
 स्त्रियेचे चाडे कारणें । नाठवे चि त्यासी मरणें ।
 मस्तकीं हातु ठेऊनि तेणें । भस्म केला ॥ २ ॥
 वनिताभ्रमें जो अल्पवे । त्यासी मरण अधोगति हें नाठवे ।
 तेथ सुखें वर्तती भावे । चाडेस्तव ॥ ३ ॥

१ वाहाण, पाण्याची धार. २ राहिले ३ रात्रीचे वेळी शिकार करणें
 झाल्यास हरिणीची साउली पुढे दाखिली ह्मणजे हरीण तटस्थ होता व आयताच
 व्याधाचे ताबडीत सापडतो ४ देवास काव्याप्रमाणे खुपणारा. ५ बुडणें. ६ पहा
 श्रीहा. १९४३११ आश्रवणेः याचा लहान होणे, शुद्र होणे, असा हि
 अर्थ होईल. ६ पोर्थाच्या अक्षराच्याच वळणाने 'भावे' हा समासात जास्त
 शोध घातला आहे.

त्रैलोक्यराजा निश्चितु । सुरवंदनु निभ्रांतु ।
 तो इंदु जाला भगांकितु । स्त्रीनिमित्त ॥ ४ ॥
 तदोपाधी न लगता । तरि भगांकितु कां होता ।
 वनिता विटंबी तत्वता । योगियांसी ॥ ५ ॥
 तिची जालियां कटाक्षदृष्टी । नुरे चि तपसृष्टी ।
 या कारणें गिरिकपार्थी । वसती योगी ॥ ६ ॥
 सेवावया वन । आणिक नाही कारण ।
 स्वस्त करूनि अंतर्करण । विचारीं रामा ॥ ७ ॥
 आणिकें द्रव्ये^३ असती । ते सेविलेयां माजविती ।
 वनिता भ्राम्यगती । दर्शनमात्रें ॥ ८ ॥
 वनिता न ते द्रव्याचा रा^३ । किं कंदर्पसुखाचा आदिठा^३ ।
 जियेच्या लाठेपणाचा आ^३ । तिहीं लोकीं ॥ ९ ॥
 जेणें^४ समाधिस्तु हरु चेष्टविला । पाराशरु भुलविला ।
 विश्वामिश्रु केला । प्रेमपिसा ॥ ११० ॥
 जयाचे सकळ^५ सुरवरां पवाडे । जारजां अंडजां उत्पत्ति घडे ।
 महासतीयां भुलवणी पडे । तो चि जाणै ॥ ११ ॥
 जयाचिया अणुमात्र धाडि । वैराग्य होये देशधडी ।
 तयाची नांदणुक फुडी । वनिताग्रामीं ॥ १२ ॥
 जैसे कौसुंभ दृमांचें प्रथमाग्र तुटे । कीं अर्धीक फुटती फाटे ।
 तैसें वनितासंगें घटे* । कुकर्म ॥ १३ ॥
 ऐसा जो मदनु । तापसां त्रासवि गहनु ।
 जेणें चेष्टविला पंचाननु । निमिषमात्रें ॥ १४ ॥

१ भ्रांतचित्त न होणारा. २ वनिता ही च उपाधि तिला (द्वितीया).
 येथे उपाधि शब्द दीर्घ ईकारात आहे हे लक्षांत ठेवण्यासारखे रूप आहे. ३ केवळ
 'मादक द्रव्ये' 'असा येथे अर्थ आहे ४ थोरपणा, मोठेपणा. ५ यथपासून
 कामाचे वर्णन आहे, वनितेचे नाही ६ श्रीशंकर. + 'जयाचे सकळ सुरवरां
 पडे' हे पाठांतर. * 'घडे' पाठांतर.

तो वनितापुरीं । नांदतुसे सर्व प्रकारीं ।
 ह्यणौनि जेथ शंबरारी । तो संगु त्यजावा ॥ १५ ॥
 ऐसी ते प्रमदा । विषयात्मक सदा ।
 नां ते अनंगकरीची गदा । वाजे त्र्यैलोक्यावरी ॥ १६ ॥
 नां ते दुष्कृतलोहाचा आंकुडा । विश्वमीनांसी पडिला गाढा ।
 बोदूनु घाली आगडा । निरयडोहीं ॥ १७ ॥
 ते कार्पण्यडोहीचा मीनु । शोकसमुद्रीचा मगरु गहनु ।
 विप्रयदाढे मिठी देउनु । असे भूतांसी ॥ १८ ॥
 ऐसा घराश्रमु सुखाचें निरशन । तुज सांगावेया तुं चि कारण ।
 पुसत होतासि लक्षण । रामचंद्रा ॥ १९ ॥
 तंव रामु ह्यणे गुरुराया । हा अपराधु केला मियां ।
 या स्त्रीवेसनाचेया घाया । मि ह्यणौनु वांचला ॥ २० ॥
 करित हातों संतांचिया गोष्टि । तेणें अंतष्कर्णा जाली संतुष्टि ।
 कैचि करूं गेलों गोष्टी । गृहाश्रमाची ॥ २१ ॥
 हा अपराधु माझा स्वामिं । स्त्रीसंसर्गु निरशितां श्रमलेति तुह्मी ।
 परि बोलिलेति उतरी सवर्मी । तें पातलें मज ॥ २२ ॥
 तुमचया वचनामृतवृष्टि । पडिली माझां कर्णपुटीं ।
 मोहोजाळु तुटौनु सुष्टें वार्दीं । लागलों स्वामि ॥ २३ ॥
 तवं वसिष्ठ ह्यणती राजीवलोचनां । हे समस्त आइकिलेंयां
 तुझेया मना । काई आलें तें दशरथनंदना । सांघ पां मज ॥ २४ ॥
 पुसतुसि जिया कुसरी । तुझीये मर्नीची भरोवरी ।
 जाणवैल मग पुढारी । सांगों बुद्धि ॥ २५ ॥
 आतां निवृत्तिदासु ह्यणे । हें वसिष्ठ रुषीचें बोलणें ।
 यासी उपमां कवणें । कै द्यावी ॥ २६ ॥
 तो योगज्ञानी श्रेष्ठ । सप्तरुषिमाझि वरिष्ठ ।
 ह्यणौनि लोकीं वासिष्ठ । ह्यणती यातें ॥ २७ ॥

जेयांचें तेज आकाशीं । जो उत्कर्षु तपासी ।
 ह्यणानु तो उपदेशी । रामचंद्रातें ॥ २८ ॥
 ते आइकौनु संस्कृत वाणी ।
 मि मन्हाटी बोलिलां आगळा ना उणि ।
 हा स्त्रीविषादु कवणहीं । न बोलती चि ॥ २९ ॥
 योगशास्त्रकर्ता येकु । जया नांव वृद्ध काश्यपु ।
 दुसरा योगी याज्ञवल्क्यु । भगवानु तिसरा ॥ १३० ॥
 हे न बोलतीच दर्शनांचा संवादु । न संगती चि युगधर्मभेदु ।
 नोबलती गृहस्तधर्मनिषेदु । अणुमात्र ॥ ३१ ॥
 अनुभवाधार बोलणें । वेदा सिद्धांता अनुसरणें ।
 किंबहुना शिष्यु उपदेशणें । वसिष्ठें चि ॥ ३२ ॥
 श्रीरामु परब्रह्ममूर्तु । अज्ञानें झांकोळला असे पुसतु ।
 हें परिसलेयां उधरतु । महामूर्ख ॥ ३३ ॥
 आणिक येक विशेष लक्षणें । संस्कृतासी जालें मन्हाटें लेणें ।
 ग्रंथु चि गुरु ऐसें बोलणें । म्यां बोलिलें ॥ ३४ ॥
 वसिष्ठु पवित्रां रा० । देखोनु रामचंद्राचा भा० ।
 कोठेंहि गुंणे ऐसा ठा० । नोबलेची ॥ ३५ ॥
 तैसेंचि निवृत्तिकृपाप्रभावे । म्यांहि बोलिलें बरवें ।
 आपुलें आपण न सागावें । ज्ञानदे० ह्यणे ॥ ३६ ॥
 गृहस्ताश्रमु निषेदिला वसिष्ठरुषि ।
 तो आईकिलेंयां जो अध्यात्म अभ्यासी ।
 तिहीं त्यजिलें परि विशेषिं । कामिकीहीं ॥ ३७ ॥
 अध्यात्मियांचा मुख्य आरंभु । त्यजिजे स्त्री किजे संतसंगु ।
 अनृत आणि दंभु । दूरि सांडिजे ॥ ३८ ॥
 शनैः शनैः प्राणायामु साधिजे । क्रोधु अहंकारु दंभु त्यजिजे ।
 निशेष मारिजे । पहिलें मन ॥ ३९ ॥
 या कारणें वडिलीं बोलिलें । जिहीं गृहस्तीं वासिष्ठ देखिलें ।
 ते सांड्नि नेले । सुंदरा बनितातें ॥ १४० ॥

तं व गुरु ह्यणती आइकिलें । संस्कृत लोकांसी न कळे बहिलें ।
 तुवां मन्हाटिये करुनी सांडविले । विषयसंग ॥ ४१ ॥
 तुज पुण्य जोडलें कोटि । कीर्ति जाली सृष्टि ।
 वांसिष्ठ केरा मन्हाटि । विश्व उद्धरावेया ॥ ४२ ॥
 न करवे ग्रंथाचा अर्थु । परि तुज्ञा मतिप्रकाशु अद्भुनु ।
 योगु असे स्वानुभूतु । मग चि फावठें ॥ ४३ ॥
 ॐ तत्सदिति श्र योगवासिष्ठे । व सष्ठराम तं व दे । गृहस्तामश्रनिषेधु
 नाम षष्ठमध्यायः ॥ ६ ॥

॥ अध्याय सातवा ॥

श्रीपरमात्मनेनमः ।

हें असो बोले श्लोकार्थु । रामा वसिष्ठाचा येकांतु ।
 श्रीरामु काई असे पुसतु । तें सांग पुत्रा ॥ १ ॥
 जी ह्यणौनि ज्ञानदेवें । आनंदपूर्ण मनोभावें ।
 अनुज्ञावचन होआवें । मज स्वामि ॥ २ ॥
 बी जळाची जंबळीक लाहे । तें चि शाखोपशाखी होये ।
 ऐसें गुरुवचन आहे । सर्व सुफळ ॥ ३ ॥
 तवं रामु ह्यणे कृपावशें । हे अष्टांगयोग कैसे ।
 परिसावेया जीवीं असे । आर्त थोर ॥ ४ ॥
 बापु पुसतांये योगि । हांडुळा घेतसे सर्वमार्गि ।
 ऐमा खडतरू तो चि योगी । अधिकार्या ॥ ५ ॥

१ वसिष्ठाचा ग्रन्थ २ पहा श्री ज्ञानेश्वरी ९५।०८. बुजि जळाची जव,
 लीक लाहे । तें चि शाखोपशाखी होये ॥ ३ हे रामा मार्गामार्गाचा झाडा तं
 विचारून घेतोस, तंहा योगशास्त्रां तू च अधिकारा आहस, हा भावार्थ.

रामां येक असती ध्यानस्त । येक विसरले तटस्त ।
 एकीं देखिलें समस्त । आत्मरूप ॥ ६ ॥
 येक संसारत्यागिये । येक येकाकी निसंगिये ।
 येक विरक्त योगिये । दिगंबर ॥ ७ ॥
 येक बाळे भोळे पिसाट । येक विकट वितंड सुनाट ।
 रजें रुळले रेणाटें । तेहि योगी ॥ ८ ॥
 ऐने हे खेचर भूचर । अवधूत योगीश्वर ।
 यांचें अष्टांगयोग विवरें । पारियसैं रामां ॥ ९ ॥
 येम नियम प्राणायाम । ध्यान प्रत्याहारु धारण ।
 समाधी सिद्धासन । यें आठे अंगें ॥ १० ॥
 कर्मयोगु तो पवनें । हटयोगु तो मनें ।
 ध्यानं लयो ज्ञानें । राजयोगुं ॥ ११ ॥
 कर्मयोगीं पवनु जारिजे^१ । हटयोगें मनु मारिजे ।
 लययोगीं गगन हारिजे^२ । विचरिजे^३ राजयोगें ॥ १२ ॥
 या अष्टांग वेवस्ता । तुज सांगों रघुनाथा ।
 करुनी येकाग्र चित्ता । परिस बापा ॥ १३ ॥
 यम नियम तो कर्मयोगु । प्राण प्रत्याहारु तो हटयोगु ।
 धारणां ध्यान लययोगु । राजयोगु येरें दोन्हीं ॥ १४ ॥
 तरि अगा हेमन^४ । किजे देह दमन ।
 अनासनी गमन । तिर्था देवां ॥ १५ ॥

१ रेणूंनी भरलेला तो रेणाट घाम-घामट, पिसे-पिसाट, सुणे-सुनट (कुठ्यासारिखें); २ त्रिवरण. श्रीदास. १४X: X४६. ३ योग चार - कर्म-हट-लय-राजयोग. यांची साधने हि चार: पवन-मन-ध्यान-ज्ञान यात २ न पवन एक असल्याने कर्म-हट योग एकच होत. ४ या शब्दाचा अर्थ बहुधा 'शुद्ध करणे' असा असेल. ५ लय करणे. ६ राजयोगी नेहमी केवळममार्थात असल्याने त्यास कांहीं 'साडेणें मांडणे' नाही; फक्त 'असणे' आहे. ७ 'यमन' हें पाठांतर या पुढील १५-१४ ओवींनी 'यमा' चें वर्णन केले आहे, तेव्हां 'येमन' हा पाठ घेतल्यास हरकत नाही. हे-मन हा शब्द समान उच्चार आहे. ८ परवाणावाचून, पाया.

किजे भूतशुश्रुषा । मारिजे ताहान भूक ।
 आपुलेनि आंगें सुख । किजे जगा ॥ १६ ॥
 पडिलेयां प्राणियां धावे । अडलियां अवघडिया पावे ।
 उभा ठाके जीवें । भूतहितीं ॥ १७ ॥
 जो गाई ब्राह्मणां आडवीं । संकष्टीं आंग वोडवी ।
 आकांतीं सोडवी । प्राणियांसी ॥ १८ ॥
 सडे रंगमाळिका प्रसादीं । मोडलीं कीर्तनें सांदी ।
 सांडोवां करी नदि । तशीं उपसे ॥ १९ ॥
 तिथें करीं चोखटें । बांधे सरिताघाट ।
 सोपान करी वाट । कांटा हरळु ॥ २० ॥
 गोठणें करी समतळे । जळें करी निर्मळें ।
 जो पाहेँ सकळें । वृंदावनें ॥ २१ ॥
 जोपा करी वृक्षां । पव्हे घाली पक्षां ।
 जाणितली विद्या शिष्यां । उपदेशी ॥ २२ ॥
 पूजा करी पुष्पें पत्रें । उजळी मैळलीं शास्त्रें ।
 अनेकें रचुनी स्तोत्रें । ब्राह्मणां दे ॥ २३ ॥
 अवघडीं अक्षमांते चालवी । वियोगस्तांते मेळवी ।
 येमयोगलक्षणीची बरवी । स्थिति हे ॥ २४ ॥
 आतां नियेमु भिष्कर्मनिष्ठा । पैज्ज प्रतिज्ञा प्रतिष्ठा ।
 तै कीजे प्रविष्ठा । कीर्तनांसी ॥ २५ ॥
 जिये दर्शनीं जो धर्मु । जिये आश्रमीं जो कर्मु ।
 कुळकर्मधर्मु । तो चि कीजे ॥ २६ ॥
 जिये काळीं जें कर्मांतर । तें विधि गौरवें आचरे निरंतर ।
 अर्थें प्राणें अंतर । नेदी भूतां ॥ २७ ॥

१ प्रसाद=देऊळ. २ नदीचे भरतीचे पाणी ज्यात अडविलें आहे अशी जागा. ३ समानर आहे तऱ्खट ज्याचें असें गोठान. ४ जोपाहे=राक्षण, जोपा करणें. ५ ज्याचा वियोग झाला आहे अशांस. ६ 'क्रमु'.

जप होम हवनें । अंनछत्रें उद्यापनें ।
 मंत्र जाप्य स्तवनें । प्रिय पूज्य ॥ २८ ॥
 असे वाणें व्रतें । उपोषणें अयाचितें ।
 प्रदाक्षिणां दंडवतें । ब्रह्मचर्य ॥ २९ ॥
 कहीं न ठके स्वाहा स्वधा । यांचकांसी न भंगे कदा ।
 सत्य राहाटे सदा । न्यायेंपथें ॥ ३० ॥
 शरणागत राखिजे । निराश्रय पोखिजे ।
 याचकांसी देखिजे । लिंगं जैसें ॥ ३१ ॥
 कां स्वामिकार्जीं रणीं पडिजे । भर्गती सहगमन कीजे ।
 कां वराग्यें जाईजे । महापयें ॥ ३२ ॥
 वर वेचों अर्थेप्राणें । परि न टके वेळेचें करणें ।
 ऐसें जाणोनु जीवें जिणें । ते नियम गा ॥ ३३ ॥
 आतां प्राणायामु सांगै न कैसा । सविस्तर परियसा ।
 उत्तमु मध्यमु यैसा । भेदु नाहिं ॥ ३४ ॥
 नाहिं भिन्न भेदु । न करी भूतविरोधु ।
 कवणहां प्राणियां खेदु । उपजर्वांना ॥ ३५ ॥
 सकळ क्रिया कर्म । सम देव धर्म ।
 सकळ शास्त्रीं वर्म । येक चि देखे ॥ ३६ ॥
 सकळ भूतीं समान । विश्वाभीं करी नमन ।
 जीवजाति भजन । कृपालुपणें ॥ ३७ ॥

१ पूजा ज्यास प्रिय आहे असा ? २ वोषणें वाण, वायन. ३ आम-
 त्रण नसतां व इषारा हि न देता अवाचित् वाढलेल्या पात्रावर जाऊन बसण्याचा
 एक प्रघात आहे. ' अविचित् मंगळवार-शनिवार ' असे व्रत कित्येक करतात ते
 ४ बंद-पडणें ५ शिवलिगाप्रमाणे याचक पूज्य मानावा. दान करणे तें दुश्चित्त
 मनाने करूं नये. आपण कोणी मोठे व दान घेणार धुद्र या भावनेनें दिलेले किवा
 त्रासान्ने दिलेले. किवा कीर्तिसाठीं दिलेले, किवा अवमान करून दिलेले. हे दान
 नव्हे. आनदाने व आपल्यावर हा प्रसाद आहे अशा भावनेनें दिलेले रुरें दान
 होय. ६ भक्तीने. ७ पैसा व प्राण गलेला पुरवला परंतु-. ८ 'कर्माचा तेलु चुके'
 हे अज्ञान; पहा श्री ज्ञा. १३×६८०.९ पहा श्री ज्ञा. सकळ भूतीं । नमू चि आवेडे ॥

नियेमाथे चालिजे । सत्य शौच्य बोलिजे ।
 विचारें वोळखिजे । ते व्रती गा ॥ ३८ ॥
 न करी परद्रव्याची आस । न संडी सत्य भाष ।
 दुखवला परि असत्य । कर्हि न बोले ॥ ३९ ॥
 पुढिलातें वानी । न्यूनार्ते मानी ।
 पैशून्यातें कानी । आइकेचि ना ॥ ४० ॥
 कोणें हि रजे न मजे । कुटी कुपरी लाजे ।
 केलें अनुवादिजे । आथीचि ना ॥ ४१ ॥
 आळकी न करी कदा । शौच्य बोले सदा ।
 वतें तें चि पदा । ईद्रतुल्य ॥ ४२ ॥
 मग करी प्राणु पूरकु । अपानें ले कुंभकु ।
 ऐसा जो अभ्यासकु । तें प्राणायाम अंग ॥ ४३ ॥
 आतां प्रत्याहार वेवस्ता । साधेन परिस रघुनाथा ।
 करुनि येकाग्र चित्ता । मनोभावं ॥ ४४ ॥
 आधि मारिजे मायामोहो । जारिजे विरहो ।
 मग सांडिजे रोहो । गगनग्रासी ॥ ४५ ॥
 काम क्रोधु मारिजे । अहंकारु जारिजे ।
 मदु मछरु हरिजे । ज्ञानखर्गे ॥ ४६ ॥
 मनमूळ उन्मूळिलें । इंद्रियाचे डोहळे मोडिलें ।
 पवनांचे नि मेळें । भस्म केलें ॥ ४७ ॥
 उठिली विर्रगति । तिया गिळी वृत्ति ।
 शांति अहंमति । विधुंसिली ॥ ४८ ॥

१ राजस प्राप्तीनें (द्रव्यादि), आणि स्त्रीपुत्रादि मेले । संपति जव फले ।
 तेणे रजे डोले । जाति जेयाचे ॥ श्री झा. १३+७६७. २ न माजे. ३ कुटी=
 आळ, कुपरी वाईटवान-कुसगति. ४ आंकी निफनले '= ' जें केलें त्याचा उच्चार
 ही नाही; हें ज्ञानाचें लक्षण, अज्ञानाचे- ' घाली विद्येचा पसार । सुये सुकुतुचा
 डांगोरा । करी तेतुलें मोहरा । स्फीतीचेया ॥ ' श्रीज्ञा १३×६५८. ५ आवड,
 भूक. ६ ज्या स्थितीत आहे तिच्यात च संतोष. ७ ' वृद्धि ' पण येथें तिचा
 काय संबंध? ८ विरक्ति; ९ वृत्ति. १० ' विधुंसिलि ' याचें समोच्चाररूप'
 अशीं रूपे श्री ज्ञानेश्वरीत येतात जसें ब्रह्मै-ब्रह्मै, सर्वै.-सर्वी.

महासंधी मोहिजे । विषमसंधि दोहिजे ।
 सर्वसंधी होईजे । राहिजे हंसवाहें ॥ ४९ ॥
 तें अखाद्य तें खाइजे । असेव्य तें सेविजे ।
 अपेय तें पीजे । जीजे यें कर्म ॥ ५० ॥
 एक आहारिती कंदमूळें । एक प्राशिती जळें ।
 एक सेविती अनिळें । हें प्रच्याहारांग ॥ ५१ ॥
 पांचवे अंग धारणा । रामु पूसतुसे आपण ।
 कोण्हि युगीं कष्ट कवण । तें पाहावेया ॥ ५२ ॥
 तरि पुरकु भानु धरिजे । झरतु शशि भरिजे ।
 हंसु स्थिरु कीजे । कुंभकरूपें ॥ ५३ ॥
 टाळीं पडिलीं श्रोत्रीं । कपाटें लागलीं नेत्रीं ।
 बाहों राहिलीं सूत्रीं । घ्राणगति कुंठली ॥ ५४ ॥
 विचरत वारिले चरण । न करि कराचे चळन ।
 अधोद्वारीं धरण । मोहन वाचे ॥ ५५ ॥
 बाहिरिलें बाहिरी चि धरी । भितरिलें भितरी चि भरी ।
 चोविस ह्यापरि । तत्वे भेदी ॥ ५६ ॥
 तें तमोगुणु खांचिजे । रजोगुणु वंचिजे ।
 सत्वगुणु खोचिजे । नीदु पाहिं ॥ ५७ ॥
 शिवशक्तीचां समत्वा । रविशशीचेया येकत्वा ।
 मूसे आटे तें तत्वतां । तत्व ह्यणिजे ॥ ५८ ॥
 फुरे नां फुंदे । वदे नां वंदे ।
 यापरि नदि । तें धारणांग ॥ ५९ ॥
 आतां ध्यानांगें सांगों कैसी । रितुनारि रमे अनायासि ।
 आंगिला असे मानसी । जेवि दंभें ॥ ६० ॥
 जैसा आत्मजाचा मोहो । नांतरि कामिकाचा विरहो ।
 या सारिखा रोहो । असे ध्यानीं ॥ ६१ ॥

नातरि पाणीहरिये' शिरीं । डूडी भरलीया घागरी ।
अवेवीं राहाटे व्यापारीं । परि चित्त कलशीं ॥ ६२ ॥
धनुर्विद्येचें अवधान । अवेवीं साधीति संधान ।
लक्षीं बैसले लोचन । ध्यान तैसें ॥ ६३ ॥
ना तरि चेंडू चक्रे चाल्ळिती । रागांगें गायनें आळविती ।
पाईं घागरिया वाजती । परि लयीं चित्त ॥ ६४ ॥
अनेगां अभरणांसी । वारतियांवारि चाले अकार्शीं ।
परि सूत्र वाहे मानसिं । ध्यानीं तैसें ॥ ६५ ॥
नातरि चकोरु बैसोनु मेदिनीं । ध्यान लावी गगनीं ।
योगिया विचरे जनीं । परि मनीं तत्व ॥ ६६ ॥
नां तरि तारूं भरलें समुद्रीं । ध्रुमंडळीं ठेविली बुद्धि ।
या सारिखी सिद्धि । ध्यानीं असे ॥ ६७ ॥
तैसा वेव्हारीं वर्ते जागृति । योगिया खेळे सर्वत्री ।
परि त्याचां मनीं पवनमात्रीं । ध्यान वर्ते ॥ ६८ ॥
तें ज्ञान फुरे ऐसें । रत्नगर्भीं कीळ जैसें ।
अष्टोपाहार प्रकाशे । उदित तें ॥ ६९ ॥
जैसा कर्पुरा अर्गीं गंधु । कां कळिकागर्भीं मकरंदु ।
तया सारिखा कंदु । आसनांगीं ॥ ७० ॥
गंगेचां आंगीं गुणु । उदकासर्वें चि पवित्रपण ।
आसनांगींचें लक्षण । या सारिखें ॥ ७१ ॥
तो बोले तितुकें स्तवन । भोजन करी तें हवन ।
निद्रा करी तें ध्यान । गमन ते प्रदक्षिणां ॥ ७२ ॥
तो चाले ते यात्रा । जेथ असे तें क्षेत्र ।
बैसे तें पवित्र । तीर्थ जाणें ॥ ७३ ॥
तयां पुढां चालतीं तीर्थे । खेळतीं देवतें ।
आणिकेंहि पाठोवाटि काढतें । ऐसें आसनांगं ॥ ७४ ॥

जिउतिया फुरती बुद्धि । तिउतिया रिद्धि सिद्धि ।
 ते कामनां विशुद्धि । वरि बैसला ॥ ७५ ॥
 आतां सांगौ समाधी । जे भवबंधनातें छेदी ।
 जेणें होइजे व्याधि । गर्भवासांचिये ॥ ७६ ॥
 जें विश्वरूपें अळंकारें । मुसे आटलीं भांगारें ।
 तेवि लपालीं साकारें । शून्य जालीं ॥ ७७ ॥
 धेनु नानाविधा । जेवि मिसळलें न निवडे दूध ।
 तें अद्वैतेंसिं त्रिशुध । मिळौनि गेलें ॥ ७८ ॥
 नां तरि नवनीत । क्रमें निजपलें घुत ।
 तेवि समाधि चित्त । सिद्ध जाले ॥ ७९ ॥
 नां तरि भुंगीतें ध्यातां । कीटकी पातली सायुज्यता ।
 तेवि समाधिस्थिता । मुक्ति सिद्ध ॥ ८० ॥
 ना तरि काष्ठमथनीं मेळ । स्वरूपीं अवतरे अनिळ ।
 तैसा समाधीचा खेळ । स्वयंसिद्ध ॥ ८१ ॥
 कां उदकीं पडिलें काश्मीर । असणें चि परि निराकार ।
 तेंवि लपालें साकार । शून्यवृत्ति ॥ ८२ ॥
 नांतरि कापुराची काजळी । घेउनी गेली पांजळी ।
 तैसी समाधी केवळी । चित्तवृत्ति ॥ ८३ ॥
 नांतरि उदक लोहींवन्ही । संयोगीं हारपलीं दोन्ही ।
 तेवि जिराले गगनीं । उभय पक्ष ॥ ८४ ॥
 असें किं नाहिं । हे नेणजे कहीं ।
 हा संशयो चि पाहिं । मिळोनि गेला ॥ ८५ ॥
 जैसें जागृतअवस्ते । चित्त सुखाप्रति वेंतें ।
 समाधि वेंतें । तुर्येंसी ॥ ८६ ॥

१ हे श्रीअनुभवामृतांताल 'जीवन्मुक्ति प्रकरण' याशी ताडून पहावे.
 २ पांजळां=दांपशिखा, ज्योति. हा च अर्थ 'प्रांजळी' चा आहे. प्राजळ-अ-
 भिव्यक्त, स्पष्ट. (पाठांतर) ३ तापलेल्या लोखंडावर ४ 'चित्त सुषुप्ति वेंतें'
 असें पाठांतर,

हैं समाधी लक्षण । अष्टांग योगविवरण ।
 रामां आइके कष्टेवीण । साध्य नाहिं ॥ ८७ ॥
 हैं स्थिति अष्टांगयोगीं ।
 साधावेया आउष्य नाहिं कलियुगीं ।
 पहिलीं पांच सांडूनि येरें तिन्ही भोगिं । तो साधकु गा ॥
 तवं रामु ह्यणे ताता । अष्टांग योगु साधितां ।
 मनासी नव्हेल निश्चळता । ऐसैं जाणवतसे ॥ ८९ ॥
 तंव रुषि ह्यणे अवधारिलें । रामां जें तुवां पूसिलें ।
 तें आह्मां मानलें । तुझे मनोभाव ॥ ९० ॥
 दैव करुनि फाडोवाडे । घेईजे खरें सांडिजे कुडें ।
 ऐसैं पुसतां फुडें । तत्व लाभें ॥ ९१ ॥
 ज्ञानदे^ॐ ह्यणे कृतार्थु । कैसा अध्यात्मीं निश्चितु ।
 यासी साधितां परमार्थु । क्षणु नलगे ॥ ९२ ॥

ॐ तत्सदिती श्री योगवासिष्ठे । वसिष्ठ रामसंवादे । अष्टांग
 योग विवरणं नाम सप्तमोध्यायः ॥ ७ ॥



॥ अध्याय आठवा ॥

श्रीपरमात्मनेनमः ।

रामु पुसे वसिष्ठाप्रति । सर्वांतरात्मयांची कैसी स्थिति ।
 तो सांपडे ते युक्ति । दोन्हीं सांगा ॥ १ ॥
 तेथ गुरु सिष्या प्रति । स्वरूप निर्धारु सांगती ।
 ते ^ॐवीप्रबंधें युक्ति । अनुवादैन ॥ २ ॥
 तरि परियसैं आत्मां अभेदु । अष्टेद्यु व्यापकु सच्चिदानंदु ।
 अंतर्यामी नित्यानंदु । स्वप्रकाशु ॥ ३ ॥

आत्मा विश्वव्यापकु । अभासमय ग्रासकु ।
 मशकु धरुनि प्रकाशकु । तो चि येकु ॥ ४ ॥
 ऐसा तो आत्मनाथु । सर्व जीव व्यापितु ।
 मायाभ्रांति विवर्जितु । आपण चि तो ॥ ५ ॥
 त्यासी वर्णु नां व्यक्ति । अवेव नां स्थिति ।
 ऐसी जे मूर्ति । ते कोणे लक्षावी ॥ ६ ॥
 ज्यासी अंतु नां आदि मध्यु । नाहिं करचरणसमंधु ।
 नावं गोत्र हा भेदु । बोलों चि नये ॥ ७ ॥
 ज्यासी जाति नां रूपु । नव्हे पुरुषु नां स्त्री स्वरूपु ।
 नपुंसकु ऐसा संकल्पु । करुं नै ये ॥ ८ ॥
 ज्यासी आकारु नां वर्णु । नाहिं कर चरणु ।
 नामगोत्रजातिवर्णु । आधिचि नां ॥ ९ ॥
 ज्यासीजन्म नां मरण । नाहिं शस्त्रें छेदन ।
 अग्नि नव्हे दहन । पाणि^५ ना प्लवे ॥ १० ॥
 जो व्यक्तु नां अव्यक्तु । द्वैत नां अद्वैतु ।
 भा^७ ना भ्रांतु । येक हि नव्हे ॥ ११ ॥
 कळा नां ज्योती । शून्य नां निराळंब स्थिति ।
 अमूर्तु नां मूर्ति । आत्मा तो ॥ १२ ॥
 तो निर्गुणु नां गुणवंतु । संतु नां असंतु ।
 सकळ स्त्रुष्ट्याचार अलिमु । परमात्मा तो ॥ १३ ॥
 जो बाहिजु नां भीतरीं । जवळं नां दूरि ।
 सर्व निरंतरि । आपण चि तो ॥ १४ ॥
 ज्यांसी कुळ नां क्रमु । पाप नां धर्मु ।
 जन्म नां अजन्मु । तो चि तो पै ॥ १५ ॥
 तो सूक्ष्मु नां स्त्रुळु । शून्य नां मायाजाळ ।
 व्यापित सकळ । आपण तो ॥ १६ ॥

ऐसा तो आत्मनाथु । चतुर्दशभुवन व्यापितु ।
 पापपुण्यविरहितु । अद्वय परमतत्व ॥ १७ ॥
 तो अमूर्तु । देह विदेह विवर्जितु ।
 अलक्षासी अतीतु । वेगळा तो ॥ १८ ॥
 देहासी उप्तत्ति प्रळयो होये । परि तो येनां जाये ।
 स्वयंसुख अद्वय असतुं चि आहे । अजु अव्ययो ॥ १९ ॥
 हें प्रपंचमठ विस्तारलें । सहस्रवेळु दहन जालें ।
 तरि सांग पां काइ दहलें । महदाकाश ॥ २० ॥
 तैसा आत्मां प्रकाशे । सर्वभूर्ती असे ।
 देह प्रपंचु नाशे । तो नित्यु ॥ २१ ॥
 जेणें घटु घडिला । तो काई आकाश घालुनु भागला ।
 नांतरी घटु नाशला । आकाश कुट्टेंकें होए ॥ २२ ॥
 घट घडे नशे । आकाश नित्य असे ।
 तैसें शरीर जात येतसें । आत्मा नित्यु ॥ २३ ॥
 उदकामाझि चंद्रु देखिला । तो काई उदकें लिंपला ।
 तैसा आत्मा कर्मा वेगळा । कर्म केवि लिंपे ॥ २४ ॥
 आपुलें प्रतविंब अवेव । दर्पणीं दिसे स्वयमेव ।
 तें मिथ्याभास अवेव । आपण वेगळा ॥ २५ ॥
 नाममात्र भाडें १ पृथ्वी येक चि फुडें ।
 तैसीं देहें आनानें उदडें । परि आत्मा येकु ॥ २६ ॥
 नां तरि विविधें वस्त्रें । परि सूत चि असे निरंतरें ।
 तैसीं देहें होतीं अपारें । परि आत्मा येकु ॥ २७ ॥
 कीं नाम मात्रे भूषणें । निर्धारें येक चि सोनें ।
 तैसीं देहमात्र विविध जाणणें । परि येक चि ३ ॥ २८ ॥

१ ' पट ' पाठांतर. २ तुकडे. ३ ' आत्मा ' हें अभ्याहत. किंवा ' जाणणे ' याचा अर्थ ' ज्ञान ' क्षणजे संवित् असा घेतला तर देह भिन्न परंतु ज्ञानस्वरूपी आत्मा एक, असा ही अर्थ होईल.

धेनु होति अनेगवर्ण । परि क्षीर येक वर्ण ।
 तैसी देह अनेगें जाण । आत्मा येकु ॥ २९ ॥
 सरिता कूप बावी अनंता । परि तोय येक चि निर्धारितां ।
 तैसी देहीं भिन्नता । आत्मा येकु ॥ ३० ॥
 अग्नि विविधाकारें । दीपरूपें अपारें ।
 परि अग्नि येकू निर्धारें । तैसा आत्मा जाण ॥ ३१ ॥
 घटमठादि आकारें । आकाश भिन्नत्वे स्फुरे ।
 घटु भंगलियां निर्धारें । आकाश नित्य ॥ ३२ ॥
 तैसा नानादेहीं जीवाकारें । आत्मा येकु चि निर्धारें ।
 परिपूर्ण असिजे जेवि अंबरें । तेयापरी ॥ ३३ ॥
 तबं ह्मणे रघुनाथु । हा आंतुडे कवणां कर्मातु ।
 मिल्लुनु राहिजे यांतु । विघडीजे नां ॥ ३४ ॥
 वसिष्ठ ह्मणे पवित्रमूर्ति । हा आंतुडे पवनाभ्यासयुक्ति ।
 समाधिच्छां होउनु येकांति । भोगिजे ॥ ३५ ॥
 आणिकिं बहुवसा युक्ति । समस्त सांगितलीया तुजप्रति ।
 ते अवधी भ्रांति । निरसिली तुझि ॥ ३६ ॥
 आगा जाळ जळीं पांगिलें । तेथ चंद्रबिंब दिसे आंतुडलें ।
 धडिये काढूनि झाडिलें । बिंब तें कैचें ॥ ३७ ॥
 स्वर्मीं राज्य भोगिजे । ते चेइलेयां जरि देखिजे ।
 पाहे पां मृगजलें होईजे । त्रुसां काई ॥ ३८ ॥
 देखौनु गंधर्वनगरींचे वारु । जो नरु ह्मणे राज्य धरुं ।
 नां तरि चित्रीं लिहिला परिवारु ।
 तेणें राज्यभारु चालों पाहे ॥ ३९ ॥
 जैसैं हें समस्त वा३० । तैसा एरा आवधेयाचा अभिप्रा३० ।
 अद्यात्मेविण सकळै वा३० । निरुंतें जाण ॥ ४० ॥

१ ही संबंध ओवी श्रीज्ञानेश्वरी अ. १५१३७ व्यातील ओवी बरहुकुम आहे.

२ बहुवचन [?] ३ सत्यतेने.

जैसि कापुराची सेंदरि ती । असे परिमळें न संडिति ।
तैसि योगस्त्रिछति । कांहि असे ॥ ४१ ॥

ॐ तत्सदिति श्री योगवासिष्ठे । वसिष्ठरामसंवादे । सर्वांतरात्म-
प्रशसा नाम अष्टमोऽध्यायः ॥ ८ ॥



॥ अध्याय नववा ॥

श्रीपरमात्मनेनमः ।

नमन श्रोतयां श्रेष्ठां । जे जाणती पुढिलाचेयां कष्टां ।
मन्हाटी करितां योगवासिष्ठा । थोर दुर्गम ॥ १ ॥
मेळवावा अवीचा प्रांशु । पढों नेदावा संस्कृतीं अंशु ।
दुष्ट पाहाति दंसु । उणें पुरें ॥ २ ॥
उपमा बोलावी निगुति । जैसी मिळे युक्ति ।
अध्यात्मवेत्ते ह्यणती । हे चि घडे ॥ ३ ॥
परि आधी तंव मज पुसा ।
अध्यात्म या शब्दाचा अर्थु कैसा ।
हे श्रीगुरु निवृत्ति सांगति तैसा । अन्यथा न कळे ॥ ४ ॥
ज्यासी आत्मा अधीनु । तो कळेवर सांडुनु ।
जाये ईंद्रसभे आंतुनु । मागुता ये ॥ ५ ॥
हें ईये युगीचें नव्हे साधन । या युगांतु नूठी आसन ।
आतां येक चि घडे ध्यान । लाबिजे कष्टीं ॥ ६ ॥
हा पबनाभ्यासु अभिप्रा० । अनुवादैल वसिष्ठ गुरुरा० ।
तें सांगैल ज्ञानदे० । निवृत्तीचा ॥ ७ ॥
गुरूतें सिष्यु पुसे । हे रचना समस्त असे ।
ते तुसि कथिजे कृपावशे । सहुरुराया ॥ ८ ॥

जैसा करितु आलासी विस्तारु । तैसा च करी संहारु ।
 तरि रचनेचा विचारु । आईक पृथग्विध ॥ ९ ॥
 नागराचां चासीं । सर्पु वीतु जाये पिळीयांसीं ।
 पुनरपि परतौनु ग्रासी । आवघी चि पैं ॥ १० ॥
 तैसा आपण चि रचने आला । पुनरपि ग्रासुनु निगाला ।
 तो गुरुपुत्रु भला । अळख तुं ॥ ११ ॥
 तैसें करणें करिसी । तरि आमतें पुसैं निर्धारेंसी ।
 रचना समस्त निरसी । तो चि निका ॥ १२ ॥
 आतां सांगैन कथन । तरि येकाग्र करीं मन ।
 सर्व जीवां मोक्षसाधन । येणें ज्ञानें ॥ १३ ॥
 हें कथन कथिलें अगोचरमूर्ति । प्रथम अदिनाथाप्रति ।
 तिहीं सांगितली हे ज्ञानस्थिति । निरंजननाथा ॥ १४ ॥
 तेथुनि विस्तारलें । तेणें अनंत उधरले ।
 तें चि ज्ञान आलें । आमुचेया ठाया ॥ १५ ॥
 तें ज्ञान तुजप्रति । कथन करीन गा रघुपति ।
 अशेष निरसौनि चित्तीं । दृढ धरिं ॥ १६ ॥
 ऐसे वसिष्ठरुषि बोलिले । मग योगतत्व वाखाणुं आदरिलें ।
 मुक्तार्थें कथन केलें । सिष्याप्रति ॥ १७ ॥
 तरी रचनादि दाहा देहें असती ।
 येक येकासी त्रय त्रय नाम्नां बोलिजती ।
 ते रचनां तुजप्रति । सांगों आतां ॥ १८ ॥
 तरि प्रथम परवस्तुपासुनु । जाला लयेनु ।
 लयनापासुनी गहनु । कृतिपकु पैं ॥ १९ ॥
 कृतिपकापासौनी सप्तेशु । सप्तेशा पासौनी आर्या निर्देशुं ।
 तेथुनु जाला प्रकाशु । जोतिसांख्यु ॥ २० ॥
 सांख्या पासौनु कैसा । केवळ अंकारिया परियेसा ।
 समरु जाला जैसा । सांख्य सदृशु ॥ २१ ॥

समरी पासौनु गुणक्रतु जाला । गुणक्रुतें कृतिवासा रचिला ।
 तेया पासौनु उपेंद्रु जन्मला । उपेंद्रें रचिला निद्राहीनु ॥२२॥
 निद्राहीनें रचिलें पिंड ब्रह्मांड । चतुर्विध भूतग्राम प्रचंड ।
 सप्तद्वीपावती नवखंड । पृथ्वी पर्वत ॥ २३ ॥
 ऐसी रचनां अशेषी । आली अनुक्रमें विशेषीं ।
 हें समस्त जाणौनु श्रीगुरुमुखीं । ज्ञाते ग्रासु करिती ॥ २४ ॥
 अंतष्कर्ण पंचक । समरु धरुनि निशेष ।
 सांघैन तें आईक । सिष्यराजा ॥ २५ ॥
 तरि पंचभूतांमाझारि निर्धारु । येक येकाचा पंचधा प्रकारु ।
 परस्परें मिनला तो विवरु । परिस बापा ॥ २६ ॥
 पृथ्वीचे पांचगुण । अहंकारु अपानु घ्राण ।
 वायु गंधु जाण । निर्धारेंसीं ॥ २७ ॥
 तरि प्रथम अकाशीं । अहंकारु दिधला तयासी ।
 येणें रूपें परियसैं । पृथ्वि मिनली ॥ २८ ॥
 दुसरें वायूचां ठाई । अपानरूपें मिनलीं पाहिं ।
 तेजीं मीनली तो ही । घ्राणरूपें ॥ २९ ॥
 वायुरूपें आपीं । गंधु आपुला चि स्वरूपीं ।
 पंचधा विभागु निक्षेपीं । पृथ्वि मिनली ॥ ३० ॥
 आपाचे पांच गुण । चित्त प्राणु रसनां शिस्न ।
 रस हे पांचै जाण । अनुक्रमें ॥ ३१ ॥
 चित्तरूपें आकाशीं मिनलें । प्राणरूपें वायूसी भलें ।
 रसनां रूपें गेलें । तेजामधें ॥ ३२ ॥

१ याचा क्रमानें लय पुढील १० वे अध्यायात २९ वे ओवी पासून ३४ वे ओवी पावेतो दिला आहे. हीं सर्व दवतार्चा नावें आहेत त्रिकूटीं असलेल्या कर्म-द्रियांची देवता निद्राहीन, मनाची उपेंद्र, बुद्धीची कृतिपक, चित्ताची गुणक्रतु, अहंकाराची समरी व नंतर वायूपंचक अथवा भूतपंचक याच्या पाच श्रीज्ञानेश्वरी अध्याय ६ वा शतकी १४ वे श्लोकावरील टीका समजून वाचली तर येथील उल्लेख तेथें होतो; त्याचें विस्तारभयास्तव येथें विवेचन करीत नाहीं.

क्षिप्नरूपे आपणेयासी । रसरूपे पृथ्वीयेसी ।
 येवं पंचधा विभागांसीं । आप मिनलें ॥ ३३ ॥
 तेजाचे पांच गुण । बुद्धि उदानु चक्षुरूप प्रमाण ।
 पादरूप जाण । येवंविध ॥ ३४ ॥
 बुद्धिरूपे आकाशीं निरुति । उदानरूपे मिळे मास्तीं ।
 राहिली चक्षुची गति । आपेआप ॥ ३५ ॥ •
 पादरूपे मिनलें वारि । रूप गुणें मिनली वसुंधरी ।
 येवं पंचधा प्रकारीं । तेज मिनलें ॥ ३६ ॥
 वायूचें पांच गुण । मन समानु त्वचा प्राण ।
 पाणि स्परिसु जाण । विविध पांचें ॥ ३७ ॥
 मनरूपे आकाशीं गहनीं । समानु आपुलां स्थानीं ।
 त्वचारूपे निर्धारूनि । तेजीं मीनला ॥ ३८ ॥
 पाणिरूपे आंणीं मिनला । स्पर्शरूपे पृथ्वीयेसि भला ।
 येवं पंचधा विभागीं मिनला । वायु देखां ॥ ३९ ॥
 आईक आकाशाचे गुण पांच । अंतर्कर्ण व्यानु श्रोत्र त्वचा ।
 शब्दु हा पक्षु आकाशाचा । पंचविधु ॥ ४० ॥
 अंतर्कर्ण आपुलिये ठाई । व्यानरूपे वायूसी पाहिं ।
 श्रोत्ररूपे पाहिं । तेजीं मिनलें ॥ ४१ ॥
 पांचाचे पंचवीस गुण । जाण हे योगार्थ्यासीं कारण ।
 देहीं यांचें ठाउवें विवरण । तरि च समाधि लागे ॥ ४२ ॥
 हे नेणतां पंचवीस तत्वता । आपणेयासी ह्यणे अध्यात्मबेत्ता ।
 या कारणे तुज रघुनाथा । येकांतु केला ॥ ४३ ॥
 हें तुझां मानसीं । जें बैसैल निश्चियेंसी ।
 तें तुं आसनीं दृढ होसी । लागैल काष्टि ॥ ४४ ॥
 ज्ञानदेव ह्यणे निवृत्तीचा । हा भेदु तत्वांचा ।
 गोप्य करणें ऐसी वाचा । वसिष्ठ रुषिची ॥ ४५ ॥

परि मज घडलें बोलणें । तें विश्वोपकारा कारणें ।
 मग वसिष्ठार्चें होइल कोपणें । तें सांहीं येईल ॥ ४६ ॥
 पांचांचे पंचविस गुण । परस्पर मिनले जाण ।
 स्वरूपप्रति पांच पांच प्रमाण । वर्तति पृथग्विध ॥ ४७ ॥
 शब्द स्पर्श रस रूप गंध । हे पांच ही पृथ्वीयेसी प्रसिद्ध ।
 वाचा पाणि पाद शिखर गुद । आपतत्वीं ॥ ४८ ॥
 श्रोत्र त्वचा चक्षु रसना घ्राण । तेंजीं हे पांच गुण ।
 वर्तती जाण । निर्धारितीं ॥ ४९ ॥
 व्यानु समानु उदानु । प्राणु आणि अपानु ।
 ईहीं पंचधा गुणीं पवनु । वर्ततुसे ॥ ५० ॥
 मन बुद्धि चित्त अहंकारु । चतुष्टये अंतष्कर्ण विवरु ।
 येवं पंचधा प्रकारु । आकाशीं वर्ते ॥ ५१ ॥
 शब्दु आकाशाचा ह्यणिजे । परि श्रोत्र पृथ्वीयेचें जाणिजे ।
 स्पर्शु पवनाचा बोलिजे । परि त्वचा पृथ्वीयेची ॥ ५२ ॥
 रूप देखणें तेजाचें । परि चक्षु पृथ्वीयेचे ।
 रस बोलिजती आपाचे । परि रसना पृथ्वीयेची ॥ ५३ ॥
 गंधु आणि घ्राण । पृथ्वीयेसी नांदती जाण ।
 सुभेदपणें विवरण । कथन केलें ॥ ५४ ॥
 वाचा आपीं असे । परि उचारु आकाशीं वसे ।
 पाणी सलीलीं असे । परि धरणें वायूचें ॥ ५५ ॥
 पाद आंपी असती । परि तेजाचे बोलिजति ।
 विवरुनी पाहे स्थिति । रामचंद्रा ॥ ५६ ॥
 शिखर राहिलें आपीं । रस गेले पृथ्विस्वरूपीं ।
 येवं पंचधा गुणनिक्षेपीं । आप नांदे ॥ ५७ ॥
 वायु पृथ्वी गुद पांहीं । तो नांदे आपाचां ठाई ।
 अनुक्रमें विभागु इहीं । केला असे ॥ ५८ ॥
 श्रोत्र तेजीं वर्तती । परि आकाशगुण हे निरुती ।
 त्वचा वायुगुण बोलिजती । परि तेंजीं असे ॥ ५९ ॥

चक्षु तेजाचे गुण । रसना आपाची प्रमाण ।
 पृथिवतत्त्वाचे घ्राण । येणें जीव वर्तती ॥ ६० ॥
 व्यानु आकाशाचा गुणु निरुति । परि तो नांदे मारुतीं ।
 सामानु वायुगुणु निश्चिति । आपुलां स्छानीं ॥ ६१ ॥
 उदानु तेजा मानी । तो वर्ततसे पवनीं ।
 प्राणु असे जीवनीं । वायुतत्त्वीं ॥ ६२ ॥
 अपानु पृथिवयेचा जाण । मारुतीं नांदे हें प्रमाण ।
 येवं पंचधा वर्तती गुण । वायुतत्त्वीं ॥ ६३ ॥
 येणें अनुक्रमें । चतुष्टय अंतष्कर्ण व्योमं ।
 गुरुवचनसंभ्रमं । कीजे पवनाभ्यासु ॥ ६४ ॥
 आतां पंचमहद्भूतीं । पंचवीस तत्त्वे असतीं ।
 तियें अनुक्रमगती । दाउनि दे ॐ ॥ ६५ ॥
 अस्ती मांस त्वचा जाण । नाडी रोम प्रमाण ।
 यें पांचै रूपें निर्धारू करणें । पृथ्वीयेचीं ॥ ६६ ॥
 शुक्र श्रोणित मज्जा केवळ । मूत्र आणिक लाळ ।
 ईं पांचै रूपीं सलिल । देहीं वर्ते ॥ ६७ ॥
 नीद त्रुषा क्षुधा कांती । अळसु पांचवा निरुती ।
 हें पंचधा गुण वर्तती । तेजापासुनु ॥ ६८ ॥
 धावणें वळणें निरोधु । संकोचु प्ररसण बौधु ।
 येवं पंचधा नांदणुक वेद्यु । पवनु करी ॥ ६९ ॥
 काम क्रोध लोभ । मोहो पैशून्य अशुभ ।
 येवं पंचधा गुणीं नभ । हें ही वर्ते ॥ ७० ॥
 भागील पंचीकृत जालें । पंचवीस तत्त्वे सांगितलें ।
 आतां दशपवनांचें निर्वचन भलें । दाउं वमिष्ठ ह्यणती ॥७१॥
 प्राणु अपानु समानु । उदानु आणि व्यानु ।
 हा पंचधा पवनु । देहीं वर्ते ॥ ७२ ॥

नागकूर्म कृकलसु । देवदत्तु धनंजयो जाणींजसु ।
 दशपवनांचा अवकाशु । देहीं वर्ते ॥ ७३ ॥
 प्राणु नित्य हृदयकमळीं । अपानु असे गुदमंडळीं ।
 समानु नाभीनळीं । उदानु कंठदेशीं ॥ ७४ ॥
 व्यानु सर्व शरीरीं । व्यापूनि असे निरंतरी ।
 प्रधान पंच अवधारीं । रघुनाथा ॥ ७५ ॥
 नागु पाचांते गवसो । कूर्मु उन्मीलितु आपणयांसी ।
 क्षुधा कृकलसु करी निर्धारिंसीं । विशेषे जांभै देवदत्ताची ॥ ७६ ॥
 वक्त्रीं शब्दु जाला । तो धनंजयो करी भला ।
 येवं दशधा बोलिला । पवनक्रमु ॥ ७७ ॥
 आंगमोडा व्यानांचा जाण । उकासि उदानांची हे प्रमाण ।
 ढेंकरु हे समानांचे गुण । जांभई देवदत्ताची ॥ ७८ ॥
 आतां वसिष्ठ ह्मणे रघुटिळका । हा पवनाभ्यासु अति निका ।
 येणे ईंद्रियां अशेषां । दमन पडे ॥ ७९ ॥
 नेत्र नुघडती भांबळीं । कर्णासी पडती टाळीं ।
 घ्राण रुंधे जिव्हेची वळीं । स्थिर होये ॥ ८० ॥
 तरि हा मागां सांगितला वृत्तांतु । अनुक्रमें ग्रासी तो अबधूतु ।
 निर्वाणकथनसंकेतु । सांगितला ॥ ८१ ॥
 तवं राम ह्मणे गुरुराया । हें पूर्वभाग्य केलें मियां ।
 आमचा वंशु उधरावेया । तुह्मीं गुरु जोडलेती ॥ ८२ ॥
 हें पवनांचें विवरण । जाणत चि असे कवण ।
 एसें हें योगनिर्वाण । कोणासी कैचें ॥ ८३ ॥
 आतां ह्मणतुंसे ज्ञानदेउ । विचित्र वसिष्ठाचा भाउ ।
 हा प्राणसांकळीचा अध्याउ । थोरु दुर्गमु ॥ ८४ ॥
 हे नेणतां दशपवन । येकु येकासी मिनलेंया कवण गुण ।
 यांचें नव्हे चि ज्ञान । तवं निर्वाण कंचें ॥ ८५ ॥

हें चरण पुन्हां आले आहे. कदाचित् नकलकाराची ही चूक असावी.

थोरू सूर्यवंशु भाग्याचा । केवडा अभिमानु योगाभ्यासाचा ।
 न धरिती कष्टांचा । सीणु मनीं ॥ ८६ ॥
 काम क्रोध मद मस्छरू । डंभ प्रपंचु अहंकारू ।
 आशा मनीशा तृष्णां विकारू । आथी चि ना ॥ ८७ ॥
 यैसी देखानु पूर्वाम्नाय स्थिति । आणि रघुनाथाची आर्ति ।
 ते कौलवितसे प्रीति । गुह्य जीवांचें ॥ ८८ ॥
 नां तरि बहुता युक्ति । योगु सांगितला अर्जुनाप्रति ।
 तेथ सिष्यासी नांही आर्ति । तें श्रीकृष्णु चि बोले ॥ ८९ ॥
 धारणा ध्यान आसन समाधी । हें सांगितलें षष्ठादि ।
 ऐसी पवनगति सुधी । नोबलती ॥ ९० ॥
 पवनाभ्यासाचा गुरू । याज्ञवल्क्यु आइकिजे थोरू ।
 तो हि दशपवनांचा मीळनी विवरू । न बोले चि ॥ ९१ ॥
 आणिक येक अवधारां । आह्मांसीं गुरू आदिशकरा ।
 दुसरी पाईरी अवधारा । मछेंद्रनाथु ॥ ९२ ॥
 तो आदिकरूनी गयणीनाथुवरी ।
 यांसी पवनाभ्यासीं प्रीति थोरी ।
 परि ते पंचतत्वांची कुसरि । न बोलती चि तेथें ॥ ९३ ॥
 परि येणें येकें प्रसंगें-गुणें । वसिष्ठ रुषि रामें येकांतु भोजणें ।
 कीं तये चि अवस्वरीं पाहुणें । आलों आंझी ॥ ९४ ॥
 हें शास्त्र मन्हाटि करितां । तेथिचा भा० तत्वता ।
 निवृत्तिप्रसादें सर्वथा । परिणमला ॥ ९५ ॥
 तवं गुरु ह्यणती कोणु नवला० । तुज कळे वसिष्ठाचा भा० ।
 परि प्रणसांकळीचा अध्या० । बरबा अर्थिलौ ॥ ९६ ॥

१ हें तृतीयें रूप पहाण्यासारखें आहे. २ जैसे श्रीज्ञानेश्वरान्त अर्जुनाचे
 वैळीं भोले वक्रे हे पाहुणे आले त्याचप्रमाणें येथें ही; पहा- "साहाजें ब्रह्मरसाचें
 परगुणें । केळें अर्जुनालागि नारायणें । किं तिया चि अवसरीं पाहुणे । पातलों
 आझी " ॥ २ ॥ धांश ६५. ३ अर्थ केला. नाम पासून क्रियापद कृष्णाची
 महाराजार्थी हतोटी प्रसिद्ध च आहे.

तवं निवृत्ति ह्यणे ज्ञानमूर्ति । श्रीरामु पुसतुसे आत्मस्थिति ।
 वसिष्ठ रुषि सांघति तें चिती । बरवें धरिं ॥ ९७ ॥
 ज्ञानदे३ ह्यणे गुरुराया । मिं मस्तक ठेउनी तुमचेया पायां ।
 येक अक्षर संस्कृतिकें जा३ नेंदी वाया । ऐसैं आर्थीना ॥ ९८
 जें गुह्यांत गुह्यतर । जें परब्रह्मांचें सार ।
 जेया कारणें ब्रह्मा विष्णु महेश्वर । कष्टताती ॥ ९९ ॥
 जें न लक्षवें मनें । न चितवे ज्ञानें ।
 साधिजे पवनें । काष्टीं लाउनी ॥ १०० ॥
 जेणें मीळिजे परात्पर तरी । पुनरपी न येजे मातेंचां उदरीं ।
 न सीणिजे येरझारीं । चुके भवार्णउ ॥ १०१ ॥
 नाहिं या सारिखें गोड । नाहिं याहूनु वाड ।
 इंद्रियां देउनी कवाड । येकांतीं भोगिजे ॥ १०२ ॥
 जें परवस्तूचें मंदीर । सर्व सुखाचें वसुवार ।
 जयाचें नेणती पार । हे तिथै जण ॥ १०३
 ऐसीये वस्तूचें साधन । सांघताति वसिष्ठ रुषि आपण ।
 निमित्त करूनि रामा श्रवण । उद्धरण तिहीं लोकां ॥ १०४ ॥
 ३ तत्सदिति श्री योगवासिष्ठे । वसिष्ठरामसंवाद प्राणसाकळी
 विवरणं नाम नवमोऽध्यायः ॥ ९ ॥

॥ अध्याय दहावा ॥

श्रीपरमात्मनेनमः ।

जिहीं पाहिलें वेदांचें पार । जाणितलें सारासार ।
 वेदार्थु स्मृतिशास्त्र । केलें जिहीं ॥ १ ॥
 पाहिलीं वेदांतें । ढांडोळिलीं सिद्धांतें
 ऐसे ज्ञाते । त्यांसी नमन ॥ २ ॥
 नमन सिद्धां साधकां । आत्मज्ञानियां पूरुषां ।
 ध्यान समाधि साधकां । नमन माझें ॥ ३ ॥

असौनि गृहाश्रमीं । जे सुटले सर्व कर्मीं ।
 उदास सर्व धर्मीं । तेयां नमन ॥ ४ ॥
 शास्त्रीं नाहिं अधिकारु । जेयांसि भेटला नाहिं सद्गुरु ।
 तो या वासिष्ठाचा पारु । केवि जाणे ॥ ५ ॥
 डिंभकु धूर्तु बुद्धि जाण । सभे आंतु हालवी मान ।
 तें पशु प्राणिये अज्ञान । अहंकारी ॥ ६ ॥
 त्यासि ही परि नमस्कारु । तुझीं कीजे गर्वपरिहरु ।
 अध्यात्मेंवीण संसारु । निरयपूरु ॥ ७ ॥
 पावौनु नृदेह पुण्यसायासीं । अध्यात्मज्ञान जो नाभ्यासीं ।
 तो मातेचां कुसीं । पाषाणु जन्मला ॥ ८ ॥
 त्यासी वृथा संसारीं आगमन । वृथा चि मातेसी वेदना ।
 उत्तीर्ण नव्हे चि स्तन्यपाना । मातेचिया ॥ ९ ॥
 तो जाला भूमिभारु अद्भुतु । आपुलिया कुळासी कुळकेतू ।
 दावावेया निरयपंथू । बेताळिसांसीं ॥ १० ॥
 कीजो समस्त तीर्थस्नानें । कीजो पृथ्विदानें ।
 विप्रां पित्रां देवतां अन्नं । देयो भलेतैसीं ॥ ११ ॥
 बैसौनु यमुनांतटीं । मंत्रु जपिजे लक्ष कोटि ।
 यांचे फळ भोगावेया सेव्वटीं । संसारा येईजे ॥ १२ ॥
 तैसा नोहे योगेश्वरु । जया देखतां जाती ब्रह्मा विष्णु महेश्वरु ।
 चंद्र सूर्य पृथ्वी आकाश पाताळ निराकारु । होये जाये ॥ १३ ॥
 ऐसा थोर अध्यात्मपंथु । तवं बोलिले निवृत्तिनाथु ।
 बोलैं जें असे सांगतु । वसिष्ठ रुषि ॥ १४ ॥
 तेथ गुरुतें इसिष्यु पुसे । जी हें अनुभकरण कैसैं ।
 तें चिन्ह कृपावशें । कथन कीजे ॥ १५ ॥
 तवं वसिष्ठ ह्मणती आईक । तें तुज सांगै न अज्ञेख ।
 जेणें संतोषती अध्यात्मिक । आत्मवेत्ते ॥ १६ ॥

रामु ह्मणे हा प्रणु सेवटिचा । जो अभ्यासु दशदेहाचा ।
 तुमचेया अमृत वाचा । मिळिजे अव्यक्तीं ॥ १७ ॥
 गुरु ह्मणती प्रथमारंभीं । बैसिजे वज्रासनं स्वयंभीं ।
 भूर्मीं खूतले जैसे स्तंभीं । तैसा दृढु ॥ १८ ॥
 मग मूलबंधु देईजे गुदस्थानीं ।
 ॐ द्वियाणु बांधिजे नाभी आंफोचौनी ।
 जाळांधि बंधु घडिजे गहनीं । तिजे देखीं ॥ १९ ॥
 गुदस्थानींचेनि मूलबंधें । अपानु भीतरां रुंधे ।
 नाभीं ॐद्वियाणां समंधें । उलटु होये ॥ २० ॥
 कंठा कीजे संकोचन । तरि जाळांधि बंधु पडिला जाण ।
 घडे सप्तहारा रुंधन । वायुची धाव कुंठे ॥ २१ ॥
 पियुषपतन राहे । ऐसा जाळांधि बंधु पाहे ।
 अधउर्ध निरोधनें होये । आन देख ॥ २२ ॥
 जई^३ अपानांची वाहुटळी उठी । ते रिघे बाहारीं कोटी ।
 मूत्रा शोषी सेवटीं । गोटि करी मळातें ॥ २३ ॥

१ ' सिद्धासन ' यूस च गोण नांव कज्रासन आहे असं श्रीज्ञानेश्वरीत
 झटले आहे. त्याचे स्वरूप असं—चरणतले देव्हडी । आधारद्रुमाचां बुर्डी । सुघ-
 टितें गाढीं । संचरि पां ॥ ९३ ॥ सध्य तें तलीं ठेविजे । तेणे सावणीमध्यु पीडिजे
 वरि बैसे ती साहाजें । वामचरणु ॥ ९४ ॥ गुदमेढ्रा आतौती । च्यारि चि अंगुले
 निरुतीं । तेथ सार्द्ध सार्द्ध प्रांतीं । साह्जनियां ॥ ९५ ॥ माझि अंगुल एक नांगे । तेथ
 टाकितेन उत्तर भागें । निहटिजे वरि आगे । पेललेनि ॥ ९६ ॥ उचललें कां
 नेणिजे । तैसें पृष्ठात उचलिजे । गुल्फद्वय धारिजे । तेणे चि मानें ॥ ९७ ॥ अर्जुना
 हे जाण । मूलबंधाचें लक्षण । वज्रासन गांण । नाम एयासि ॥ ९९ ॥ २ बंध
 ह्मणजे वायूस अडविणें । तीन ठिकाणीं वायू अडवितात, गुद, नाभी, व कंठ. त्यास
 अनुक्रमें मूल, ॐद्वियाणां, व जालंधरबंध ह्मणतात पहिल्याने अपानाची गति बंद
 होते, तिसऱ्यानें प्राणाचा संचार थांबतो, व दुसऱ्यानें या दोघाची भेट होऊन
 सुषुप्तेकडे ते एक होऊन जातात. ३ ई मोडीतील ई प्रमाणे आहे.

अपानकंदु गुरुगुरी । विविध परीची व्यथा करी^१ ।
 उदरांतें अफारी । अफारला ठाके^२ ॥ २४ ॥
 ऐसें बहुती परी पहातां । प्राणा अपाना ऐक्यता ।
 नेदखे चि निर्गता । मग उलटु होये ॥ २५ ॥
 मग अष्ट वगत्र षट्धारा । उकलौनि आउठ वेढे^३ गा रघुवीरा ।
 आंतूनि निगे उर्ध शिखरा । कुंडलिनी शक्ति ॥ २६ ॥
 तेणें कुंडलिनीचेनि विवरें । प्राणु अपानु मोहरे ।
 तो भेदी येकसरें । कपाळ मालिका ॥ २७ ॥
 तेणें उर्धगमन अंतरी । षट्चक्रें भेदुनु निर्धारी ।
 मारुतु भरला अंबरी । मणिफूळपंथें ॥ २८ ॥
 तेथ प्रथमांभीं त्रिकुटीं । इंद्रिये ग्रासिली परिपाठीं ।
 लयो जाला सेवटीं । निद्रा हि नांसी ॥ २९ ॥
 पुढां श्रीहटाचां ठाई । मन ग्रासलें पाहिं ।
 उपईद्रु नांहिं । जाला तेथ ॥ ३० ॥
 पुढें निश्वायात्मक बुद्धि । ते ग्रासिली निरवधी ।
 सर्वे चि लयो तत्समंधी । कृतिपकासी ॥ ३१ ॥
 पुढां चित्तसहितु गुणक्रतु । ग्रासुनु निगाला अवधूतु ।
 समरु ग्रासिला निश्चितु । त्या हि पुढां ॥ ३२ ॥

१ पहा - नाडीते सोडवी । गात्राते विघडवी । साधकाते भेडसावी । परि
 विहावे ना ॥ श्रीज्ञानेश्वरी ६×२१९. २ पहा —नाभीवरो पोखे । उदर हें थोंके ।
 आंतरी फाके । हृदयकोश ॥ श्रीज्ञा. ६×२०९. ३ कुंडलिनी साडेतीन वेढे देऊन
 सुषुम्नेचे तोडाशी निजलेली आहे. ४ मणिपूर ह्यणून शरीरात एक चक्र आहे. ते
 नाभीं जवळ आहे. येथे प्राणापानाची गाठ होते. येथे अपान मूलबंधाने अडला
 जाऊन ' क्षोभलेरणे माजे । उवाइला ठाई गाजे । मणिफूलेसिं जूझे । राहूनिया ॥
 ५ हा क्रमाक्रमाने लय कसा झाला तो श्रीज्ञानेश्वरी अ. ६यावरून दिसतो. "आइकें
 पार्थिव धातु आघवी । आगोगिता काही नुरवी । आणि आपातें तंव ठेवी । पुसू
 निया ॥ २३९ ॥' ऐसी दोनां भूते खाये । तेव्हळी सपूर्ण धाये' । अशीं दोन भूते
 गेलीं ह्यणजे मग ' मनु गिवासिता न दिसे ' ॥ २४५ ॥ मन जातें नंतर 'बुद्धिची
 पुलिक विरे ॥' २४६.

त्याहि वरि सांख्यु ग्रासिला । अर्या उद्भुड वारिला ।
 सप्तेशु लया आणिला । विकार ग्रासें ॥ ३३ ॥
 कृतीपकु ग्रासिला पाहिं । लयेनु लया गेला आपुलां ठाई ।
 देह सविकारं ग्रासूनि राही । ते स्वकीय स्थिति ॥ ३४ ॥
उपजे नां मुरे । ऐसीये विषमसंधी निर्धारें ।
 स्वयं सर्व निरंतरें । येक चि देखे ॥ ३५ ॥
 हें आइकतां पवनसाधन । रामाचें लक्ष्मीं लागले लोचन ।
 बुडालें मन । समाधिडोहीं ॥ ३६ ॥
 जैसें येक्री भांडाहूनि आणिके भांडीं ।
 येके कुंडीहूनि आणिके कुंडीं ।
 अमृत सांठविलें तैसी परवडी । जाली गुरु सिष्यासी ॥३७॥
 नां तरि दीपें दीपु लाविजे पुरा । तो नेणवे चि कोणु दुसरा ।
 गुरु सिष्या संसारा । उरे चि नां ॥ ३८ ॥
 येथ वसिष्ठाचें मन आनंदलें । ह्मणे म्यां सुक्षेत्रीं पेरिलें ।
 दिवसेंवीण पिकलें । तात्कालिक ॥ ३९ ॥
 काई वर्णुं जें उपजला वंशीं । किं जन्मला जिचीये कुसीं ।
 यें दोन्हीं माव यासी । परब्रह्म तें हा ॥ ४० ॥
 ऐसें ह्मणौनु वसिष्ठ रामांते थापटि । उघडवीं नेत्र फिटे काष्टि ।
 तो ह्मणे स्वामी, हे आइकतां चि गौष्टि । जाला आत्मबोधु ॥४१॥
 रामु ह्मणे रुषिराया । हें कसेनि पवाडलेतीं सांगावेया ।
 साखर मुकियासिं दिधली चाखावया । तैसें मज जालें ४२ ॥
 आतां समस्त सांगितलें योगसार ।
 संस्कृतीं गुंपी पडली होती थोर ।
 ते मन्हाटी केली परिकर । ह्मणे ज्ञानदे ॐ ॥ ४३ ॥
 आतां कर्मि अकर्मि ऐसें । ग्रासु किजे अनुक्रमवशें
 कर्म होउनु निर्धारवशें । परि मुक्त अकर्मगा ॥ ४४

१ ' दशविकार ' हे पाठांतर. २ पवाडणें=शिरणें. रिघणे अवकाश मिळणें;
 येथे ' सांगणे कसे शक्य झाले ' हा भाव.

आंगुळियेसिं सूत गुंडिजे । तयातें कर्म ह्यणिजे ।
 कर्म निर्धारें जाणिजें । बंधन ह्यणौनी ॥ ४५ ॥
 तें चि उकलिजे निधडें । तें कर्म करणें फुडें ।
 कर्म चि परि अकर्म घडे । मुक्त ह्यणौनु ॥ ४६ ॥
 तै रचनां ग्रासितु निगाला । तो ऋमु होये भला । . . .
 तो कर्मि चि अकर्मि बोलिला । मुक्तार्थे ॥ ४७ ॥
 ह्यणौनी कर्मीं अकर्म ऐसें । तें जाण निर्धारवशें ।
 आतां कर्मीं कर्म कैसें । ते सांघो तुज ॥ ४८ ॥
 जो खडतरां किरणीं तांतलां । तो दमछाये बैसला ।
 किं तेथें निवाला । गेला श्रमु ॥ ४९ ॥
 तरि काइ तेणें द्दमें निर्धारें । त्यासीं घातले विजण वारें
 कांहिं न करितां निर्धारें । निवाला तो ॥ ५० ॥
 भानु गगनीं स्वभावे । भूतळीं सूर्यकांतु जाणवे ।
 दोन्हीं पासाव प्रसवे । वन्हि येकु ॥ ५१ ॥
 तरि काइ सूर्ये केलें । किं मणीचां ठाईं कर्तुत्व आलें ।
 दोहिं न करितां प्रसवलें । वन्हिबिंब ॥ ५२ ॥
 तैसें आपुलिये ठाई । स्वकीय स्थिति असे पांहिं ।
 रचनांउद्भउ कहिं । असे तेथ ॥ ५३ ॥
 स्वकीय स्थिति पहातां । रचनां उद्भउ नाहिं सर्वथा ।
 परि स्वरूपासिं संचरतां । निचेष्ट असे ॥ ५४ ॥

१ कर्मकर्माची ही व्यवस्था अत्यंत सुलभ व सुबोध आहे. बोटानां सूत गुंडाळणें अथवा गुंडाळलेले सोडविणे, हीं दोन्ही कर्में च, परंतु एकाचें 'बंध' उत्पन्न होतो, ह्यणून ते कर्म, व दुसऱ्याने 'मोक्ष' होतो ह्यणून तें अकर्म २ योगी, मागें सांगितल्याप्रमाणे योगद्वारा पंचमहाभूते अंतःकरण चतुष्टय यांचा ग्रास (लय) करतानां खरोखर एकप्रकारे कर्म च करतो, परंतु ते मोक्षपद असल्याने ते 'अकर्मा' च्या पदवाला जाते, याचे च नांव कर्मी अकर्म. ३ तांतवणे= त्रासणे.

स्वकीय स्थिति असे । आरुति^१ आटाणि निर्धारवशें ।
 न करितां करणें ऐसें । जाणावें गा ॥ ५५ ॥
 पर्ण देहनु तुटे । त्यासी सांचन घटे ।
 तें कोद्रवाचेंनि^२ कूटें^३ । जिये^४ सामास ॥ ५६ ॥
 तैसी रचना परवस्तूचां ठाई । पाहातां आथी चि नाहिं ।
 परि आरुति संचरली कांहिं । असे देखां ॥ ५७ ॥
 ऐसिया स्थिति असतां । संयमु सांघैन आतां ।
 आइकै रघुनाथा । सिष्य राजा ॥ ५८ ॥
 प्रज्वललिपे ब्रह्माग्नि समस्ति । जवं मागैल भुक्ति ।
 तवं ग्रासु आहुती । घेतां जाइजे ॥ ५९ ॥
 समस्त दिनमानें । मार्गु कर्मिजे गहनें ।
 तरि केलां सप्त मैथुनें । तितुकि तुटी ॥ ६० ॥
 ह्यगौनु सिंहनादुं आईकीजे । इतुकें चि पेणें^५ किजे ।
 पद हलु हलु घालिजे । निरक्षिजे हस्त दोनीं^६ ॥ ६१ ॥
 बहुत बोलणें न कीजे । युक्ति निद्रा कीजे ।
 ऐसिया संयम स्थिति तरिजे । गुरुवचने ॥ ६२ ॥
 आतां परिस गा दाशरथी । हे सांगितली योगस्थिति ।
 ते धरून चिर्तीं । कीजे तनुत्यागु ॥ ६३ ॥
 हे तुह्मांशी वंशपरंपरा । चालिलें असें गा रघुवीरा ।
 तुंवा पुसिलें अनुभवसार । सांगितलें म्यां ॥ ६४ ॥
 तुमचा वंशु मनुपासाव जाला । मनुचा वंशीं दिलीपु उपजला ।
 दिलिपा पासाव जन्मला । रघु पुण्यराशी ॥ ६५ ॥
 त्या पासाव जन्म जालें अजा । तो तुझा आज्ञा ।
 त्या पासाव दशरथु राजा । जो रुषिविश्रामु ॥ ६६ ॥
 त्या दशरथा राज्य करितां । आश्राईलें रुषी समस्तां ।
 धारणा ध्यान समाधिस्तां । असति तपोवनीं ॥ ६७ ॥

१ अरुते=अंल, थोडे. २ कोद्रू नावाचे धान्य. ३ पीठ. ४ जीवंत राहते.
 ५ 'शिगीनाद' पाठांतर. ६ मुक्काम. ७ 'गति' पाठांतर.

कव्हणा येका अवस्वरा । रुपिसमूह आले राजद्वारा ।
 दशरथु आला सामोरा । साशंकितु ॥ ६८ ॥
 कबरींभार सोडिले । रुषेश्वरांचे चरण झाडिले ।
 अकस्मात काहूर वाहूरे । केवि तुह्मीं ॥ ६९ ॥
 ह्यणती राया असे विनवणी । हा शनि भेदितुसे गेडिणी ।
 शकडु भेदिलेयां अवर्षणि । पडति बारा ॥ ७० ॥
 हें देखिलें वर्ततां । येथें राहों नये गा दशरथा ।
 लवकरि भला टाकितां । बदरिकाश्रमु ॥ ७१ ॥
 जालेया अरिष्टाचें ज्ञान । न पवतां चि किजे सूचनां ।
 जवं असे दिवसालंबन । तवं निगों दिजे ॥ ७२ ॥
 आमा दिवसु तवं मार्गा चिंतवणि । वरो तवं चि वाणि ।
 जवं दिवसा चि लांबणि । तवं निगों दिजे ॥ ७३ ॥
 घरासी लागलेयां वन्हि । कूंपु रचणें निगती कवणि ।
 असे दिवसाची लांबणि । तवं टाकूं बदरिकाश्रमु ॥ ७४ ॥
 ऐसें रुषीश्वर बोलिले । तवं दशरथाचें मन दुचित जालें ।
 ह्यणे ईतुकें आयुक्ष म्यां सारिलें । यांच्या संगतीं ॥ ७५ ॥
 ऐसे पवित्र हे जाती । मग काइ करावी हे राज्य संपती ।
 हस्ति घोडे पदार्थि । कोणु उपेगु ॥ ७६ ॥
 मग दशरथु होउनु निश्चितु । रुषीश्वरांतें असे विनवितु ।
 तेरा दिवस पर्यंत । धीरु कीजे ॥ ७७ ॥
 तेव्हळीं दशरथें निसाणुं । अफाविला समस्त साहाणु ।
 वारु जाली पालाणुं । पातला रोहिणीं शकट ॥ ७८ ॥
 केला रोहिणी शकटीं मेलाकारु । तवं पातला तेथ शनैश्वरु ।
 युद्ध जाले थोर । तें विस्तारें सांघों न ये ॥ ७९ ॥

१ कावरे वावरे. संकटाने वावरे झालेले असे २ टाकिणें-पावणें. ३ एक वाद्य, दुडुंभीप्रमाणे असते. पहा 'घावो घातला निसाणी' ४ वाजविला ? ५ पल्याण=खोगीर.

तै दशरथाचा मोडला रथु । तेथ कैकया सूदला हातु ।
 तै वरु मागितला हा वृत्तांतु । पुराणीं असे ॥ ८० ॥
 सांघतां असिजे संकळितें । पराभउनी शनीश्वरातें ।
 संतोषौनि दशरथातें । प्रसंन जाला ॥ ८१ ॥
ऐसें त्यां रुषीश्वरां कारणें । शनीश्वरातें जुंझणें ।
 चुकाविलें अवर्षणें । राहाविले रुषि ॥ ८२ ॥
 हे सांघावयासि कारण । संतसंगतीविण ।
 नोहे आत्मज्ञान । जाण निरुतें ॥ ८३ ॥
 तवं रामु ह्यणे परब्रह्म अवतारा । अहो जी कृपासागरा ।
 जेयांसि योगु परिणमला पुरा । त्यांची लक्षणें कैसिं ॥ ८४ ॥
 जयांचे धगधगीत नेत्र । कडकडीत जंत्र ।
 शरिर त्वचा मात्र । झांकोळलें दिसे ॥ ८५ ॥
 सुवर्ण मृत्तिके आंतु पडे । तुक तुटे वांनी चढे ।
 जालेयां पिंडाचें घडे । तेज जैसें ॥ ८६ ॥
 पाठीसि लागलें पोट । शिराजांळी वांधली हाडांची मोट ।
 शरीर जैसें हळुवटें । वारितरंग ॥ ८७ ॥
 द्विष्टि चरणीचयां आंगुठां । नेणें रुपला हरळु कांटा ।
 चालतां तापलीया वाटा । पोळला नेणें ॥ ८८ ॥
 नाहिं कंथा कडीसन । जें का इछेसी कारण ।
 पर्जन्यु शीत ऊष्ण । ज्यासि जाणवेनां ॥ ८९ ॥
 नाहिं क्षुधा पिपासा । न कल्पी कांहि चि मानसा ।
 साधूनि युक्ति अभ्यासा । वर्तति त्रिभुवनीं ॥ ९० ॥
 त्यांसि सारिखे शत्रुमित्र । सारिखे विषअमृत ।
 निंदा आणि स्तौत्य । समान त्यांसिं ॥ ९१ ॥
 विचरितां लोकीं दृष्टी । नाहीं गुणि नां दोषीं ।
 इलाचां दुखीं । दुखवती जे ॥ ९२ ॥

१ सूदणे=घालणे, २ हलके.

जो देखिजे सिष्यवत्सल । सर्वभूतीं कृपालु ।
 जो मानाभिमानें अळुमालु । घेपवेनां ॥ ९३ ॥
 जो सदा न वचे' जनीं । ज्यांसि बहू संतोषु वनीं ।
 जो नेटला उन्मनीं । नाठवे मिं ॥ ९४ ॥
 ऐसे योगीये कृतीं । त्यांचां अर्धार्ध त्रेतीं ।
 द्वापारें होती । तृतियांशें ॥ ९५ ॥
 केताचेनि चतुर्थांशें कळियुगीं । देखिजे जो योगी ।
 तो गुरु करावेया लागि । निका जाणें ॥ ९६ ॥
 या सांघितलीया खुणां । आईकें गा रघुनंदना ।
 हें शास्त्र चि प्रमाण । अभ्यासावेया ॥ ९७ ॥
 शास्त्रद्वा गुरुवक्त्राद्वा ग्राहयेत् साधयेत्पुनः ॥ ९८ ॥
 रामु ह्मणे पवित्र मूर्ति । तुझां दर्शनी निवृत्ति ।
 पुढां डंभीक गुरु होती । ते अळखावे कैसे ॥ ९८ ॥
 धरुनु संतांचा वेषु । भुलविती लोको ।
 त्या गुरुसिष्या नरकु । विशेषें गुरुसिं ॥ ९९ ॥
 सांडविती पूर्वाम्नाये कुळकर्मु । जो वर्णोपार्जिकु धर्मु ।
 आपण सांगती सवर्मु । नव्हे मान्यु ॥ १०० ॥
 आपण लटिका भंडिकु । स्वधर्मु सांडउनु भुलवि लोको ।
 त्या गुरुसि नर्कु । ऐसा वेदु बोले ॥ १०१ ॥
 डंभिकाचें लक्षण । वसवी पुर पाटण ।
 करी राज्यदर्शन । आशाबद्धु ॥ १०२ ॥
 अनेगेपरिचिया माळा । बाहियेसि मणिगटिं गळां ।
 कार्नीं कुंडलें झळाळा । धोत्र अलि^३ ॥ १०३ ॥

१ संचरे कार्याकार्यांची विचारणा करण्याकरिता एकांत हा अवश्य आहे. अगदीं जनसंमंदोत राहून कार्यनिश्चिती होत नाही व अगदीं एकांत सेवल्यानें हि कार्योत्पत्ति होत नाही तेव्हां काही संग व काही त्याग हीं अवश्य आहेत असे श्री हानेश्वरीत व श्रीदासबोधात संबोधिलें आहे. ' बहुतकरुनि आवड । एकांतीची ' हें च अभिमत आहे. २ ई मोडी ई प्रमाण आहे. ३ ' ओली वस्त्रे, कोणस उद्देशून वर्णिलें ते कळत नाही,

देवपूजा न च बैला । उपकरणे झारिया डंभु भला ।
 ऐसे देखौनि जिहीं गुरु केला । ते मूर्ख ॥ १०४ ॥
 नांव ठेबिती निके । जैसे ईश्वरेंसिं तुके ।
 नांव चि आईकानु येके मूर्खे । भाळति पै १०५ ॥
 मंत्रा तपाचिया सामर्थी । ह्मणे दे०सके राज्यसंपति ।
 आत्मस्तुति करिति । वाजे घांट जैसि ॥ १०६ ॥
 ह्मणे तपाचेनि बळें । उभीं केलीं पांगुळें ।
 दिधले आंधाळियांसि डोळे । वांझांसि पुत्र ॥ १०७ ॥
 तैसें चि सैविल सिष्य । घराघरा प्रवर्तती लोक ।
 ह्मणति गोसांविद्यां सारिखें आणिक । नाहिं पै ॥ १०८ ॥
 ज्ञानहिनो गुरुस्त्याज्यो । मिथ्यावादी विडंबिकः ॥
 स्वविश्रांति न जानाति । परेपां किं कारिष्यति ॥ १ ॥
 शास्त्रदृष्टानुमानेनः कथयातर्कमुद्रया ॥
 बोधयेत्तु गुरुस्त्याज्यो यमलोकप्रवेशकः ॥ २ ॥
 ऐसे जें डंभीक । तेयांचे जे सिष्य ।
 दोषै होउनि क्रिमि विशेष । निरयकुंडीं ॥ १०९ ॥
 ज्ञानदे० म्हणे श्रोतया सर्वा । हा अध्या ० दाहावां ।
 अध्यात्मविद्येचा निजावा । अमृतसिंधु ॥ ११० ॥
 नांतरि उपमां देखों कल्पतरूची । तरि उणीव असे संताची ।
 तो वाट पाहे कल्पपावेयाची । हा अकल्पित दे ॥ ११ ॥
 नुरिजे चिंता कल्पनां । नुरति आशा मनीषा तृष्णा ।
 या वासिष्ठासि कवणां । उपमां देयावि ॥ १२ ॥
 वासिष्ठ नोहे निजधामांचें मंदीर । किं परवस्तूचें वसुवार ।
 नां तरि ० काराचें मनोहर । भद्रपीठ ॥ १३ ॥
 नां नां सर्वाश्रमांचें सत्व । किं सर्व देवांसि ध्येयु वत्व ।
 सर्व सिद्धांचें निश्चित । सुखदाम ॥ १४ ॥

१ जुना गेलेली अक्षरें येथे गिरवलेली असल्याने ती बरोबर लागत नाहीं.
 'देवपूजा न च ये बैला' या पाठातराने अर्थ सुलभ आहे. १ ई मोडी ई प्रमाणे
 आहे. ३ पहाटे.

किं रामचंद्रु करुनि निमित्तभासु । वसिष्ठं निर्मिला कविळासु ।
 सर्व जीवां निवासु । अव्यक्तु जो ॥ १५ ॥
 वासिष्ठु नव्हे भवसमुद्रीचें तारुं । टाकावेया परवस्तूचा पारु ।
 तारावेया दुरंदरु संसारु । प्रव्हांण हें ॥ १६ ॥
 जेथ अव्यक्ताची स्तुति । तेथ अव्यक्तु साधिती गुक्ति ।
 अव्यक्तीं व्यक्ति । उपमा नाहिं ॥ १७ ॥
 सांघता परिसता दौन्ही । गेला येक चि होउंनी ।
 ते जयासि गेले मिळौनिं । तें हि निरोपम ॥ १८ ॥
 कामधेनु कल्पतरु चिंतामणि । हें उपमा वेदीं पुराणीं ।
 ईयें मांगीं कवणहीं । फुका हि नेघति ॥ १९ ॥
 ह्यणौनु या वासिष्ठा । उपमेसि कुंठलिया वांढ ।
 या वासिष्ठा सारिखें वासिष्ठ । आणिक नाहिं ॥ १२० ॥
 पूर्वजांच्या सुकृताची थोरी । महापुण्यें केलीं कोटीवेही ।
 हें वासिष्ठ असे त्यांचां घरीं । ऐसें वेदु बोले ॥ २१ ॥
 हें शास्त्र सांघातें वाहे । येथिचा अर्थु अनुष्टूनि पाहे ।
 गुरु भेटे तवं होये । बहु सोपान ॥ २२ ॥
 पहिला अध्या० वाची । तरी इछां उपजे संतसंगाची ।
 सांडि संगती मूर्खाची । खंडज्ञान तुटे ॥ २३ ॥
 दुसरा अध्या० वासिष्ठाचा । जो दोषु बोलिला सिष्याचा ।
 तो वाचितां अवगुणांचा । त्यागु घडे ॥ २४ ॥
 तेथिचीं सिष्याचीं लक्षणें सुष्टें । वाचितां आंगिं घटे ।
 लागती सुष्टे वाटे । मनोधर्में ॥ २५ ॥
 पुढां तिसरा अध्याई संतप्रशंसा । तो वाचितां मनोभा० ऐसा
 कांहिं होये भरवंसा । अंतष्करणांसि ॥ २६ ॥
 चौथां अध्याई । षट्दर्शनांची बोली पाहिं ।
 तेथ निर्वचेंनां कांहिं । अद्यापि भांडणें ॥ १२७ ॥

पांचवा बोलिला युगधर्म । तो केवळ विश्राम् ।
 वाचितां फिटे भ्रम । मोक्षाचा पै ॥ २८ ॥
 वाचितां साहावां अध्या० । तुटे ग्रुहाश्रमीचा मोहो ।
 निरया नेता प्रवाहो । ऐसा जाणावा ॥ २९ ॥
~~मातृ~~ अष्टांगयोग साधन । तेणें योगीं प्रवर्ते मन ।
 आठवा सर्वांतरात्मयाचें लक्षण । निर्लेप जें ॥ १३० ॥
 नववां अध्या० वेळोवेळीं । सानुभविल्या गुरुजवळी ।
 अभ्यासी प्राणसांकळी । तो धन्यु ॥ ३१ ॥
 ह्यणौनि हें अहिर्निशी । वासिष्ठ वाहे हृदयेंसी ।
 वाचितां निरसी । संसारउपाधि ॥ ३२ ॥
 ह्यणौनि चा कारणें । हें वासिष्ठ संग्रहणें ।
 संस्कृताहूनी लक्षगुणें । अधिक हें ॥ ३३ ॥
 हें वेळोवेळां बोलतां । विद्वांस म्हणती ग्रंथ विस्तरतां ।
 मन्हाटि न पाहातां । श्लोकार्थु ॥ ३४ ॥
 अहंता निरयासि कारण । अहंता निरयाचे परिव्हांण ।
 अहंता विध्वंसी ध्यान । ज्ञानाते लपवी ॥ ३५ ॥
 म्हणौनु तुम्हीं शास्त्रवेत्तां । सर्वथा न करावी अहंता ।
 मन्हाटि पाहातां । उणीव नाहिं ॥ ३६ ॥
 जो तत्ववेत्ता आणि शास्त्रज्ञु । आत्मबोधीं लीनु ।
 तो देईल मानु । येर भूईभार ॥ ३७ ॥
 शास्त्रीं आरुता ना परौता । त्या निदकांची नाहिं चिंता ।
 पाहे पां सुणें भुंकतां । कोण्हि वारुं ऋके ॥ ३८ ॥
 नाहिं रिगु अध्यात्मशास्त्रीं । लटकी च घे थोरी ।
 नोळखयातें देखौनु गुरुगुरी । श्वानु जैसा ॥ ३९ ॥
 त्या उपमा देईन अवघडी । पारि मूर्ख न संडिति खोडी ।
 कैसेनि करावी घडि । मुसळाची ॥ १४० ॥

आणुंनु जाईली कुतरि । वैसावेया रचिली चाव्हुरी ।
 परी त्या आवडी थोरी । थालोच्याची ॥ ४१ ॥
 गर्धभाचां आंगीं चंदन । कस्तुरी सहित कीजे लेपन ।
 परि तें नेणे त्याचें महिमान । लोळे उकरदां ॥ ४२ ॥
 षडरस पक्वान्नें गोमटीं । सूनु येकीं काठवैटी ।
 सूकरासी नावडे त्यासि प्रीति । विष्टे वरि ॥ ४३ ॥
 हे सिकवण जयासि नावडे । ते पाखांडिये जाणावे फुडे ।
 नां ते पूयपंकीचे किडे । निर्धारिसि ॥ ४४ ॥
 तवं निवृत्तिनाथु म्हणति राहे । तुं बोलतासि तें होये ।
 परि हें युग तैसें नोहे । जें गुण मानीति ॥ ४५ ॥
 पहिलें पूर्वजन्मसंस्कारु । उभयपक्षीं शुद्ध जो नरु ।
 त्यासि येथें अधीकारु । भाग्योदये ॥ ४६ ॥
 सलोकता स्वरूपता । समीपता चौथी सायुज्यता ।
 या चारि मुक्ति देता । तो शंकरु असे ॥ ४७ ॥
 जे अनक्षर अव्यक्त निःशब्द । जें पूर्ण सत्य शुद्ध बुद्ध ।
 तें तुवा केलें विशद । मन्हाटिया ॥ ४८ ॥
 वंशपारंपरा गुरु । रूषीश्वरा माजि थोरु ।
 होता आत्मज्ञान अधिकारु । वसिष्ठसि ॥ ४९ ॥
 हें बोलिले वसिष्ठ । ह्यणौनु नांव वासिष्ठ ।
 यामाजि श्रेष्ठ । आत्मज्ञान ॥ ५० ॥
 तवं ज्ञानदे ॐह्मणे कृपासागरा ।
 अहो जि परवस्तुचेया अवतारा ।
 निवृत्ति नामाचेया पारा । कवण जाणे ॥ ५१ ॥
 तुंझाजि ॐरुत्तमज्ञानदृष्टि । परात्मस्वरूपीं भेदि ।
 तवांचे अंतरिं हे सृष्टि । तुह्मी हो ॥ ५२ ॥

१ ' निजविली ' पाठांतर. २ दुध तापविण्यासाठी भोय सणून केलेलें कुंड.

३ काष्ठवटिका=काठवटि. लाकडाचे परळ.

श्रीगुरु आणि-संताचेनि मोहें । कांहिं बोलिलों अध्यात्मसोये ।

वाक्य श्रीगुरु अर्पित होये । आज्ञा तुमचि ॥ ५३ ॥

संत ह्यणति ज्ञानेश्वरा । अळंकारलें या शास्त्रा ।

तें परमेश्वरा । अर्पावें कीं ॥ ५४ ॥

~~मम~~ त्या ठाकौनि पासिं । वोवि प्रबंध प्रासिं ।

विनवित अव्यक्तांसि । ज्ञानदे^ॐ ॥ ५५ ॥

ब्रह्म बोळिजे चिट्प । ब्रह्म ह्यणिजे नादरूप ।

तेया-ब्रह्मां माझें वाक्पुष्प । अर्पित हो ॥ ५६ ॥

ब्रह्म बोलिजे ज्योतिस्वरूपं । शब्दब्रह्म ह्यणति एक ।

त्या ब्रह्मासि माझें वाक्य । प्रीति पावो ॥ ५७ ॥

जे ध्यान धारणा आसनीं । नित्य ध्याइजे योगिजनीं ।

स्वाधीन जो निरंजनी । तो प्रीति पावो ॥ ५८ ॥

अर्पिले वाक्पुष्प । मन जालें परमानंदरूप ।

मग मागतसे उमप । पसायदान ॥ ५९ ॥

जें सर्वाजीवां निर्वैर । दुष्टदुर्जन होंतु योगपर ।

आनंदभरितु चराचर । न सावें दुःख ॥ ६० ॥

पाखांडिये अविपन्न । त्यां घडो परमेश्वरीं भजन ।

ते पावो आत्मज्ञान । हे चि पसाय ॥ ६१ ॥

नारी पुरुष प्रीति होतु । गाई बहु क्षीराते स्रवतु ।

बहुधान्य पिकतु । धरित्री ॥ ६२ ॥

वृक्ष शोभोत फळींफुलीं । राजा प्रजा पाळी ।

पर्जन्य वर्षो महीतळीं । कामरूप ॥ ६३ ॥

सकळ सुखे वर्तो जन । सकळीं परमेश्वरीं मन ।

हें चि पसायदान । म्हणे ज्ञानदे^ॐ ॥ ६४ ॥ ७

^ॐ तत्सदिति श्री योगवासिष्ठे । वसिष्ठरामसंवादे परब्रह्मयोग-

साधनकथनं नाम दशमोऽध्यायः

संपूर्ण.

26587

THE KUPPUSWAMY SASTRI
RESEARCH INSTITUTE.
40 H. ROAD, MADRAS-4